



श्री  
सुमति नागिल चरित्र  
तथा  
संजतासंजत अने गळकुगळनो  
अधिकार



आ पुस्तक शुद्ध जनमागना अभिलापि पुस्त-  
काने तन्वातत्वनां गंध कव्वाले अर्थ पापे  
सिद्धातने अनुमारे रचेलु ले ते उपर  
प्रमाणे कोशक विधिमागना  
अभिलापि पुरुषे छपावी प्रगट करयुछे.



अमदावाट मध्ये

मामानी हवेलीमा अ० पु० प्रि० अने जनरल  
एजन्सी कंपनी (लिमिटेड) ना प्रेसमा  
रणछोडलाल गंगारामे छाप्यु.



सव्व १९३३

(आ पुस्तक कायदा प्रमाणे रजिटर करावुछे)



## प्रस्तावना.

आ प्रस्तावना वांचवा थकी आ ग्रंथना रहस्यनी खु  
ल्लि रति मालम पडशे माटे प्रस्तावना वांचतां  
आळस्य राखवुं नही.

शुद्ध ज्ञान दर्शन चारित्र्ये करिने सहित एवा सत् गुरु-  
ना चरण कमल प्रते नमस्कार करिने कहुंछु के आ पंचम का-  
लने विपे सिद्धांतनुं एक बीजक रूप रहवुं छे, कारणके प्राचिन  
कालने विपे अतिशय विस्तीर्ण सिद्धांतो मुनिओने मुखपाठे हतां.  
ते दिन दिन पडतो काल आवे करिने ओछा थतां गयां तेथी  
विद्वान पुरुषो दहाडे दहाडे घणा ओछा यता गया; तेणे करिने  
भव्य जीवने ज्ञानि पुरुषोनी आधार बहु ओछो थइ गयो; अने  
पाखंडि लोकोनुं जोर वधवा लाग्युं----एवुं जाणीने घणा भव्य जी-  
वना उपगारने अर्थे देवगुरु धर्मनुं स्वरूप जाणवा माटे घणां सि-  
द्धांत जोडने आ ग्रंथना कर्ता पुरुषे वाल एटले अज्ञानि जीवना  
उपगारने अर्थे भापा रचिले. ते भापा पक्षपात अने गच्छनो ह-  
ठ कदाग्रह छोडीने अने मध्यस्थ द्रष्टिए करिने जे पुरुष वांचशे  
तेने, घणुज हितकारि मालम पडशे; केमके हालमां दसमा अ-  
च्छेराना जोरथी अने भस्मगृहना विकारथी आ हुंडा अवसरपीणी  
कालने विशे असंजतिओनुं जोर घणुं वधी गयुंछे“असंजति ए  
टले साधु मुनिराजनुं लिंग धारण करिने पंच महावृत उचरिने  
छकायना वध करनार अने अन्नह्यचर्यना सेवन करनार अने उ-  
त् सूत्रनी परूपणा करनार अने पोताने विशे साधु पदना थाप-

नार जे होय ते असंजति कहिए." आवा लोकोनुं जोर वधवाथी गाम गाम ने ठाम ठाम ते लोकोनां थांणां रेहवाथी घणा जीवो-ने सिद्धांतथी उलटो उलटो उपदेश करिने केवल एक नाम ध-र्मने विशे प्रवर्तावी दीघाळे तेथी ते वीचारा लोक समकितनुं कां-इपण स्वरूप जाणता नथी.

समकित अेटले सुध देव,सुगुरु,अने शुद्ध धर्म तेनुं स्वरूप सत् पुरुषोनी समिणे जथारय धारवुं तेसमकित कहिये"—ते सम कितना स्वरूपनुं निरूपण करवाने अर्थे आ ग्रंथना कर्ता पुरुषे ध-णी मेहेनत लेईने सर्व भव्य जीवने जाणपणु धवाने माटे आ ग्रंथ वनावी उपगार करचोळे.

हरक वार्ता सिद्ध करवाने अर्थे सिद्धांतनी अपेक्षा पडेले अने ते सिद्धांत जाणवानु कारण मेळव्या विना सिद्धांतनी खबर पडे नही माटे सिद्धांत जाणवाना खपी पुरुषोए व्याकरण—कोप—काव्य—अलंकार—रस—न्याय अने जोतिश विगरे अनेक शास्त्र जाणवां जोईए. ते जाणवाथी सिद्धांतना रहस्यनी खबर पडे पण आ काळने विशे घणा अज्ञानी तथा आळसु लोकनुं टोळुं वधवाथी ज्ञान भणवानो उद्यम वीलकुल मंद थड गयो अने ते ज्ञान विना लोको केवल उलटे रस्ते चालवा लाग्या ते जो इने हमारा चित्तमां एवो विचार थयो के लौकिकने विशे पण हरक कोई काम करवा जईए छीए तेमां पहेळुं जाणपणुं जोईए छीए-तो धर्मनी करणी अजाण पुरुषोथी शी रीते बनी शके ते विशे डाह्या पुरुषोए मध्यस्थ द्रष्टिए करिने विचार करवो के मर्के प्रथम पोताना छोकराने दुकानना काममां वाक्केफ करवाने

माटे वा अथवा हरेक कोई मोटी नोकरी अपाववाने माटे प्रथ  
 मधी निशाळे मुक्ती भणाववानो उद्यम करेछे तो ते ब्यारे भणी  
 तैयार थायछे त्यारे सरकार तेनी परिक्षा लेइ पास पडे तो ह-  
 रकोइ काम सुंपे छे अने पोते पण ब्यारे छोकरानी हुंशीआ-  
 री देखेछे त्यारे दुकाननुं काम सुंपेछे, तो धर्मने विशे तो जाण  
 पणुं करवुंज जोइए-ते जाणपणुं करावनार पुस्तोनी आ कालमां  
 ओछाश थती देखीने आ काळमां थएला उत्तम पुरुषो जेमके  
 हरिभद्रसूरी, अभयदेवसूरी, जिनवल्लभसूरी, नेमीचंद्रभंडारी त-  
 था यशोविजय उपाध्याय विगरे कोइ कोइ पुरुषो वाळजिवना  
 उपगारने अर्थे ग्रंथो वनावी गयाछे ते ग्रंथोनुं सम्यग् प्रकारे अ-  
 वलोकन करवुं ते ग्रंथो जाणवा थकी हालमां जे पाखंडी लोको  
 ए पाखंड वर्ताव्युं छे ते पाखंडनी खबर पड्छे, अने ते ग्रंथो  
 प्राए करीने सिद्धांतमां प्रवेश करवाने नाव समान जणाय छे. ह  
 मने पण ते ग्रंथो संभळावनारनो जोग मळवा थकी अने ते ग्रं  
 थो सांभळवा थकी किचित् लोक प्रवाहनी खबर पडी. ज्यां सु  
 धी ते ग्रंथो संभळावनारनो तथा सांभळवानो जोग वन्यो नहतो  
 ल्यां सुधी लोक प्रवाहमां धर्म मानी रहथा हता ते माटे शुद्ध परु  
 पक पुरुषनी पासे ते ग्रंथ सांभळवानो तथा भणवानो उद्यम क  
 रवो के जेथी आ हाल काळमां चालेलो लोकप्रवाह रूप धर्म  
 तेनी खबर पडे अने विधि मारगनी पण खबर पडे अने जे विधि  
 मारग आराधवे करीने घणा जीव सद्गती गामी थया. ते विधि  
 मारग जरूर जाणवो जोइए

अने वळी आ पंचमकाळमां केटलाएक जैन धर्मना मर्म

ना अजाण पुस्तो एवं बोले छे के महानिसीध सूत्र तो सभा स  
 मक्ष वंचायज नहि ए केवळ मति कल्पनानी वार्ता छे केमके ए  
 सूत्रनी मध्ये तो निःकेवळ पाप सहित एवा आरंभे करीने रहित  
 मुनी महाराजोना मारगनी वार्ता छे ते तो आज काळना मुनी  
 नाम धरावनार पुस्तोधी पळी शकी नहि तेथी पोताना दूषण  
 गोपववाने माटे भोळा लोकोना चिन्तने विशे भरम घाली मुनी मार  
 गना अजाण राख्या केमके जो मुनी मारगना जाण यशे तो हमा  
 रामांथी खोडो कहाडशे अने हमाराथी मुनी मारग पळे तेंवुं न  
 थी अने जो शुद्धपुरुषणा करीशुं तो चेलाचेली करवा वंध थशे ए  
 वुं जाणीने परथमथीज ना कहेंवी एवो ठराव करी ते सूत्र वांचवा  
 नी मना करे छे पण ते महानिसीध सूत्रमां तो केवळ मुनीमारगनी  
 ज वार्ता छे ते वार्ता कोराणे मुकीने आजकाळना जैनाभास  
 लोको केवळ एक जिन पडीमानो आधार ग्रहण करीने लोको  
 ने अनतो लाभ वतावीने पोते सावद्य आरंभ आरंभीने वेठा छे  
 अने ते कहे छे के आ काळमां साधुओने देहेरासरना उपरी  
 अने तीरथना उपरी वनवुं जोइए केमके ग्रहस्य लोक प्रमाढी  
 थइने तेनी साचवण करता नथी माटे देहेरासरना कारखानां  
 साधुओए उपरी वनीने चलाववां जोइये, अने ते कारखानां 'च  
 लाववाने वास्ते पथरनी खाण कडाववी, चुनानी भट्टिओ पकाववी,  
 इटोनो निमाह पचाववो, काचा पाणीए छो गार कराववी. देहेरां  
 चणाववां, धरमशाला तथा उपासरा कराववा जिन पूजा तथा देव  
 देवीने कारणे फळ फुल चुंटाववां, प्रतिष्ठा, अंजन सिलाका कराववी,  
 दश दिग्पाळने नूतरवा, भूत प्रेतने संतोप पमाडवाने वली करवी,

अने तेने वास्ते अनेक प्रकारनी रसोइ कराववी, पूजाओ भणाववी, संघने आगेवान थडने चालवुं; इत्यादी सावद्य आरंभ सहीत जे का म तेमां लाभछे, अनंतो लाभ छे; एम पोताना पूजनीकपणाने अर्थे वारवार पुष्टि करीने आचारज, उपाव्याय, नाम धरावीने आरंभना व्यापार अंगिकार करी लिधा छे-अने महानिश्चिथ सूत्रमा तो मुनीओने ते करणी करवी ठाम ठाम निवारण करी छे अने सम्यग् द्राष्टि श्रावकोने पोताने उचीत प्रमाणे ते करवानो व्यवहार छे अने ते व्यवहार मुनी थडने करे तो उत्कृष्ट भांगे अनंतो काळ संसारमां रझळ्ळे. एवी वात श्री महानिश्चिथ सूत्रने वीशे देख्वाडी छे तेमाटे ते वेशधारी लोको पोतानी एव उचडवानी वीके करीने अने पोतानी आजिविका मंद थवाना भये करीने माहा निश्चिथ सूत्र सभासमक्ष वांचवानी ना कहे छे

आ सर्व हकीकत महानिश्चिथ सूत्रना त्रीजा, चौथा, पांचमा अने छठा अध्ययनेने विशेछे ते मध्यस्थ द्राष्टि पुरुषोए हठ कदाग्रह छोडीने उत्तम पुरुषोनी समीपे सांभळवुं, केमके एज महानिश्चिथनुं पांचमु अध्ययन कमळप्रभ आचारजे सभा समक्ष वाच्यु छे तेपण तेज सूत्रमां वारता छे अने सांभळवानी मना होय तो आचारागजी, सुवडांगजी, ठाणांगजीने भगवतीजि ए सूत्रो शी रीते सांभळी शकाशे अने वांचनाराओधी शी रीते वांची शकाशे? केमके ते सूत्रो पण जोग्य पुरुषोने भणाववा जोग्य कह्यांछे अने तेमां पण विशेस प्रकारे मुनि मारगनीज वारताछे माटे ते सूत्रो जेम गतिारथनीज पासे श्रधावंत श्रावकोए तथा श्रधाना अभिलाषि पुरुषोए सांभळवा जोगछे तेमज महानिश्चिथ सूत्र पण सांभळ



वा जोगछे आ विशे मध्यस्थ द्रष्टि पुरुषोए ज्ञान वक्षु वडे करीने उं-  
डो विचार करी हठ कदाग्र मूकवो के जेथी जैन धर्मना रहस्यनी  
किंचित् खबर पडे

इंहा वली कोई एम कहेशे के महानिशीथ सूत्रतो छेद ग्रंथ छे  
माटे छेद ग्रंथ वांचवानी मनाइ करीछे तो तेनो ए उत्तर के छेद  
ग्रंथोमां पण घणु करीने मुनीओनु स्वरूप तथा आचारजनु स्वरूप  
तथा गछनु स्वरूप तथा साधवीनु स्वरूप देखाड्युं छे, ते माटे ते सां  
भत्या विना श्रावक लोकोने सी रीते खबर पडे माटे ते छेद ग्रंथो  
मां जे गुप्त प्रायश्चित्तोनी वारताओछे ते घणुं करीने श्रावकोने सं  
भळाववा जोग ना होयतो गीतारथ माहाराज तेनो उपयोग करीने  
जेम सिद्धांतने बाध ना लागे तेम करशे पण शमुळगा छेद शा  
स्त्र न वांचवा एवुंतो अदापी सुधी कोई सिद्धांतमां देखवामां आव  
तु नथी अने जे वखते भगवाने ते सूत्र प्रकाश्यां ते कांई खुणे बेसी  
ने प्रकाश्यां नथी; वार प्रखदानी मध्ये फुट प्रगट प्रकास्युंछे, ते मा  
टे डाह्या पुरुषोए लांबो विचार करवो, ते उपर लखु महानिशीथ  
सूत्र उधेईये करीने बेसी गयुं हतुं त्यारपछी ते सूत्र रत्नना करंडी  
आ रूप जाणीने आठ पुरुषोए मळीने उधरबुंछे तेमां तेमने पण को  
इ कोइ आलावामां गुरुगम्य विना जथारथ बोध न थयोतेथी के  
वल्लिने भळाव्युंछे, तेम बीजा पुरुषोए पण जे वातनी पोताने जथारथ  
खबर न पडे तो केवलीने भळाववुं; ते सर्व सिद्धांतोओनो न्यायछे  
ते वारता महानिशीथना चोथा अध्ययनना अंतसकृत भापामां लखीछे.

ली. शुद्ध मार्गनो अजिलापि.

## अनुक्रमणिका.

अगिआर वोलनी सझाय	पृष्ठ १
आ ग्रंथ वांचनार पुरुषो प्रते विनती	८
ग्रंथकर्तानो नमस्कार तथा सुगुरुनो अधिकार अने कुगुरुना संसर्गथी मांठा फलनो विपाक	९
भगवंत प्रते गौतम स्वामिनी सुमति संबंधि पृच्छा अने तेनो तथा नागिलनो अधिकार	१३
सुमति तथा नागिलनुं परदेशे प्रयाण तथा तेमनुं रस्ताने विपे रुडा जैन धर्मनुं भाववुं अने संसारना अनित्यपणानुं विचारवुं.	२९
सुमति नागिलनुं एक गृहस्थ तथा पांच कुशिलिआ साथे मळवुं अने तेमना चरित्र विपे सुमति नागिलनो संवाद तथा तेज संबंधे कुशिलिआनो अविकार तथा सुमति नागिलनो विग्रह	३४
उपर कहेला पांच कुशिलिआनी पासे सुमतिए दिक्षा लि धि ते विशे तथा ते कुशिलिआओनुं वगर आलोयणे म रवु अने तेना विपाक	७०
सुमतीनी वक्तव्यता तथा तेना भवनो विचार अने पाप श्र मण तथा दस प्रकारनां मिथ्यातनो अविकार वीगरे कुगुरुनो संसर्ग छोडवा विपे अने तेज प्रसंगे नामाचार	७१

ज तथा भावाचारजनुं स्वरूप अने ते उपर सिद्धांतनी  
साख्यो, गळना विचार तथा पांच प्रकारना व्यवहार  
नो अधिकार,

गळ गळना मतांतर

कुशिलिआनां लक्षण

वकुश कुशिल मुनिनो अविकार

नागिलजिनी वक्तव्यताः- रौद्राकार अटवि विशे ना-

गिलजिनुं पादपोगमन अणसण तथा पंडित मरणनुं

आराववुं, भगवंतनुं तेज अटविने विशे समोसरवुतथा

देशनानुं देवुं तथा नागिलजिनुं अंतकृत केवलि थइ

सिद्ध थवुं

ग्रंथ कर्तानो महानिगीथ सूत्र संबंवी विचार, उपधान


तथा माला रोपणनो अधिकार अने वकुश कुशिल

मुनीनी आचर्णा

ग्रंथ कर्तानी पंडित पुरुषो प्रते विनांति तथा तेना आनंदनु

लक्षण

आहेर खवर



श्री वीतरागाय नमः

परमपर तैत्तिना शैठियादि  
नैत प्रजाद।  
धीजात ६ (सज्जाना)

श्रीसिद्धांतना अर्थ प्रते जाणवानी इच्छा राखनार  
पुरुपोए ११ बोल प्रथम जाणवा जोइए माटे ते  
११ बोलनो परमारथ चिन्न चिन्न श्रीलखावनारि  
एवि आ निचे सझाय लिखिए छिए.

१ धर्मपक्ष—२ अधर्मपक्ष—३ मिश्रपक्ष—४ ज्ञेय—५ हेय—६ आदेय—७  
विधिवाद ८ चरितानुवाद—९ यथास्थितवाद—१० निश्चे—११ व्यवहार.

श्री शांतिनाथजिना छंदनि चालः—

॥ तिर्थंकरचउवीसहुं ॥ वंदुसुगुरुसुसाधु ॥ प्र  
वचन जेसूधोकहे ॥ पटजीवनिरावाध ॥१॥ श्रीगुरुदिन  
करऊगीयो ॥ नाठोतमअन्नाण ॥ करिविवेकजागोजना  
॥ हियडेकरोविन्नाण ॥२॥ श्री ॥ आंचली ॥ गुरुविणमागन  
पामीए ॥ सूधोइणिसंसार ॥ परतारेंआपणतरे ॥ पहुचा  
वेचवपार ॥ श्री ॥३॥ जिमवेडी आश्रावणी ॥ बोळे  
परनेआप ॥ तिमगुरुग्रंथ सहितकरे ॥ निजपरनेसंताप  
॥ श्री ॥४॥ ज्ञानक्रियाविहु संजुतो ॥ असंदीनदीपसमान ॥  
तेहनेआश्रयजेरह्या ॥ पामेतेसुखस्थान श्री ॥५॥ गुरु  
प्रसन्नजेहनेहुआ ॥ जाग्योतेहनोजाग्य ॥ कर्मनिविडथ  
आवेगलां ॥ मोहतणोनवीलागं श्री ॥६॥ पीरनीरपटं

( २ )

तरो ॥ राजहंसजिमलोइ ॥ करेएमविगंतेकरी ॥ धर्म  
तेवीरलोकोइ श्री०॥७॥ सूत्रमाहेसघलेअछे ॥ धर्म  
अधर्मविचार ॥ पणतेजाणेचतुरजे ॥ तेहनाविविधप्र  
कार श्री०॥८॥ धर्मअधर्ममिश्रह ॥ ज्ञेयहेयआदेय  
॥ विधिचरीतानुयथास्थिते ॥ जाणेएनवज्ञेय श्री०॥  
९॥ अनुयोगेसातनयकह्या तेसवीवीहु अवतार ॥ तेपण  
जाण्याजोइये ॥ निश्चनेववहार श्री०॥१०॥ वीअत्र  
गेवीजेगुणे ॥ बियज्ञयणेजिनदेव ॥ त्रिणिपक्षविस्तराभ  
प्या ॥ कहिस्वुंतेसंखेप श्री०॥११॥ ग्रहकरसण वलि  
आपण ॥ तेहनोसविव्यापार ॥ पंचविषयनोपोपवो ॥  
पुत्रादिकपरिवार श्री०॥१२॥ सेपपरीग्रहसवीमिली ॥  
अर्थकामआरंभ ॥ पापअठारनोसेविवो ॥ कुडकपट  
छलदंन श्री०॥१३॥ मिथ्यातीजेमिश्रसुं ॥ करेक्रिया  
अविचार ॥ ज्ञानाहीनतेबापडा ॥ त्रिणिसयत्रेसठिप्र  
कार श्री०॥१४॥ अधर्मपक्षमाहेसहुं ॥ भाखेइमअरि  
हंत ॥ धर्मपक्षहवेसनधरो ॥ साधुसुगुरुगुणवंत श्री०  
॥१५॥ पंचमहाव्रतआदरी ॥ पालेपंचाचार ॥ सुमति  
गुपतिब्रह्मसंजुआ ॥ छांड्यांपापअठार श्री०॥१६॥ ज  
यणाचाले उढ रहे ॥ बेसेसुएआउत ॥ जयणेभासे भुंज

ए ॥ धर्मपक्षसंजुत श्री० ॥ १७ ॥ मिश्रपक्षश्रावक  
 कत्या ॥ जाणेतत्वविचार ॥ देशविरतिनिरतिधरे ॥  
 टालेतसुअतिचार श्री० ॥ १८ ॥ जीवघाते आदेजिहा ॥  
 अंतेजासुमिच्छित ॥ एकथकीविरत्याअछे ॥ एकथकी  
 आविरत्त, श्री० ॥ १९ ॥ साधुअपेक्ष्णाअणुव्रती ॥ तिहना  
 पंचप्रकार ॥ सातसिखाव्रततिहमिल्या ॥ इमसवि  
 मिल्यावार श्री० ॥ २० ॥ पोसहसालाप्रमुखजे ॥ धर्म  
 तणा अवठंभ ॥ करेकरावेअनुमते ॥ मनमानाणेदंभ  
 श्री० ॥ २१ ॥ जिनगुरुवंदेवाजणी ॥ चतुरंग दल मेलेवि  
 ॥ दीक्ष्णाउछवआदिदे ॥ साहमिजगतिकरेवि श्री० ॥  
 २२ ॥ एहनाचेदअछेघणा ॥ अधर्ममिश्रनेधर्म ॥ नि  
 श्वेववहारेकरी ॥ समकितचारीतमर्म श्री० ॥ २३ ॥ अ  
 र्थकामआरंभजे ॥ ववहारेतेअधर्म ॥ समकितस्युंदा  
 झेरहे ॥ निश्वेतिणेएधर्म श्री० ॥ २४ ॥ धर्मकाजआरं  
 भजे ॥ उभयप्रकारेमिश्र ॥ छडेवामननविकरे ॥ क  
 रिवाचितजगीस श्री० ॥ २५ ॥ पोसहसामाइककरे ॥ व  
 वहारेतेधर्म ॥ निश्वेमिश्रतेजाणीए ॥ लागेममताक  
 र्म श्री० ॥ २६ ॥ तेहवस्तुहिवेमनधरो ॥ पटद्रव्यजीव  
 काय ॥ द्वीपजलाधि गिरि कंदरा ॥ चउगइसासनाय

श्री०॥२७॥ देवलोकसिद्धि घनोदही ॥ घन अथ तनविह  
 वात ॥ लोकअलोकादिकबहु ॥ ज्ञेयवस्तुविख्यात श्री०  
 ॥२८॥ हेयतेकहीयेछांडिवो ॥ दुखकरविपयकपाय ॥  
 पंचप्रमादतेरकाठिया ॥ कर्मरिंजछहकाय श्री०॥२९॥  
 विकहा चउसघलीक्रिया ॥ मदअडपापअढार ॥ एदेपा  
 डीवानगी ॥ टालीलहेभवपार श्री०॥३०॥ आदेय सु  
 खसंपतिकरु ॥ दंसणनाणचरित्त ॥ तपसंयमसामिती  
 गुती ॥ ब्रह्मचर्यनवगुति श्री० ॥ ३१ ॥ सामाचारीदस  
 विधे ॥ समदमदसविधधर्म ॥ उपादेयइत्यादिजे ॥  
 पालेटालेकर्म श्री०॥३२॥ विधितेजेविघटेनही ॥  
 आवश्यकविहुंकाल ॥ चउवीहसंघसमाचरे ॥ दिवस ति  
 सा अंतराल श्री०॥३३॥ श्रीवीरेजेविधिआदरी ॥ भा  
 पतिपढमंग ॥ तेविधिसाधुसमाचरे ॥ इत्यादिकमनरं  
 ग ॥ श्री०॥३४॥ चरिततेनामलेइकहे ॥ तिहनात्रणप्र  
 कार ॥ अधर्ममीसवलिधर्मते ॥ हेयुपादेअवतार  
 श्री०॥३५॥ चेमाकोणिकनरपति ॥ झूंझ्याविणठालोक ॥  
 दुखविपाकदसजेकह्या ॥ पापेपड्याविहुशोक श्री० ॥ ३६  
 ॥ गोसालेरुपिवालिया ॥ नागसिरीरुपीघात ॥ सोमिल  
 चरितअधर्मएं ॥ करिपाम्या अतिपात श्री०॥३७॥ हेय

चरितएजाणिये ॥ हवेमिश्रआधिकार ॥ श्रावकसम  
 कितद्वष्टीए ॥ धम्मकाजिव्यापारं श्री० ॥ ३८ ॥ रुपनद  
 त्तरथजोतरी ॥ उदायनकोणिकराय ॥ चतुरंगदल मेली  
 करी ॥ जईवंद्यागुरुपाय श्री० ॥ ३९ ॥ साहमीजोजन  
 पुखली ॥ महोछवचरणजमाली ॥ कूणिकदीधीवधाम  
 णी ॥ परदेशीदानशाल श्री० ॥ ४० ॥ प्रतिमापूजीद्रुप  
 दी ॥ विजयादिकवलीदेव ॥ सुरियाजेनाटककरयो ॥  
 वत्रीसविधमंडेव ॥ श्री० ॥ ४१ ॥ चित्तिचारेहयवरदम्या ॥  
 फरहोदकधम्मकाजि ॥ मंत्रिसुबुधिसुरहीकरयो ॥ वो  
 ध्योजितशत्रुराज श्री० ॥ ४२ ॥ मूंकीजिनछउमथपणे  
 ॥ शीतलतेजूलेश ॥ खंदकसनमुखऊठीउ ॥ गौतमगयो  
 ति ऐदेश श्री० ॥ ४३ ॥ नागशिरीधम्मघोषए ॥ हीलीसीस  
 समक्ष ॥ रोहोरोयोगुरुदुपे ॥ काजेजिनप्रत्यक्ष श्री० ॥  
 ४४ ॥ चरीतमिश्रइत्यादीजे ॥ हियडास्युंश्रवधार ॥ निं  
 दप्रसंसानहुकरे ॥ साधुसुगुरुव्रतधार श्री० ॥ ४५ ॥ नीं  
 देतसुधम्महेलना ॥ थापेतसुआरंज ॥ दुषणलागेबिहु  
 परे ॥ वलतोधम्मदुर्लंन श्री० ॥ ४६ ॥ आणंदादिकश्रा  
 वके ॥ वारव्रतउचार ॥ कीधोपालयोनिर्मलो ॥ प्रति  
 मावहियइग्यार ॥ श्री० ॥ ४७ ॥ अंतेश्रणसणआदरी ॥



पाम्यास्वर्गनिवास ॥ एकभवंतरेपामशे ॥ शिवपुरसुष  
 संवास श्री०॥४८॥ मेघकुमारचारित्रलियो ॥ गजसुक  
 मालसुबाहु ॥ ढंढणधन्नेतपकीउ ॥ अर्जुनआदिएसु  
 साहु श्री०॥४९॥ गजसुकमाल अहियासिउ ॥ सोमिल  
 कृतअतिदुख ॥ ततखिणकर्मखयकरी ॥ लाधोशिव  
 पुरसुख श्री०॥५०॥ धर्मरुचीएकतूंबडो ॥ आहारयो  
 ततकाल ॥ जीवदयानेकारणे ॥ लाधोसुखविशाल श्री  
 ॥५१॥ चरितधर्मएसंजलयो ॥ एसहुनेआदेय ॥ इत्या  
 दिकजेआदरे ॥ तैपामेशिवश्रेय श्री०॥५२॥ पढमउ  
 वंगिजिणिभण्यो ॥ जहठियवादिजाणि ॥ जेजगहूंतो  
 जेहवो ॥ केवलदर्शननाणि श्री०॥५३॥ ठाणंगेएकादि  
 थी ॥ लोकादिकदशठाण ॥ चउथेअंगेइणिपरे ॥ को  
 डाकोडिप्रमाण ॥ श्री०॥५४॥ पन्नवणादिकआगमे ॥  
 प्राणजहठियहोए ॥ ज्ञेयहेयआदेयए ॥ हियेविचारीजा  
 ए ॥ श्री०॥५५॥ जगवइअंगेजमकह्यो ॥ निश्वेनेववहा  
 र ॥ संपेपेसुणीएहथी ॥ सघलेकरोविचार श्री०॥५६  
 मझिठारातिकही ॥ नीलीशुकनीपंख ॥ पीतहलदका  
 लीगुली ॥ धवलोपीरसशिसंख श्री०॥५७॥ मीठीसाक  
 रनेषज ॥ कडुउलिवसुतिख ॥ इत्यादिकरसजाणिवा ॥

( ७ )

फरसिएछारीलुख श्री० ॥ ५८ ॥ ववहारेनिश्रेहवे ॥  
पंचवरणरसपंच ॥ गंधदुअडफरसातिहां ॥ इकइकन  
हीखलपंच श्री० ॥ ५९ ॥ बोलइग्यारश्रवणेसुणी ॥ मन  
शुंकरोविचार ॥ जेजिहांमिलतोतेतिहां ॥ नांखोश्रुतअ  
नुसार श्री० ॥ ६० ॥

॥ कळस ॥ इग्यारपदएसूत्रसाषिए ॥ सुगुरु  
मुखीअवधारिये ॥ आदेयपदमनवचकाए ॥ आदरोहे  
यवारीये ॥ ज्ञेयवस्तुस्वरूपजांणी ॥ धर्मसुमनराखीए ॥  
सुरिंदश्रीपासचंदसीसे ॥ समरसिंघइमनाखिए ६१  
इतिश्रीउपदेशसाररत्नकोशइग्यारबोलसझायसंपूर्ण.

આ ગ્રંથ વાંચનાર પુરુષો પ્રતે વિનંતી.

૬

સમ્પત્તના

અભિલાષી પુરુષોને

વિનતી કરે છુ કે, આ પત્રમ

કાળને વિચે અસભતી (એટલે પત્ર

માહાપ્રત અગીકાર કરીને, ૭ કાચની હીશાને

વિશે પ્રવર્તવુ તથા અપ્રહાસ્યર્થનું શેવન કરવુ તે)

નામા દસમા અચ્છેરાના જ્ઞેરેથી, તે અસભતી લોકોએ લોક

પ્રવાહ રૂપ નામ ધરેમ, જોળા લોકોને દેખાડીને કેવળ ઉતરે મારગે,

પ્રવર્તીવ્યા છે, એવુ જાણીને આ ગ્રંથના કર્તાપુરુષોએ ઘણાભવ્ય-જીવને ઉપ

ગારને અર્થે ઘણા સિદ્ધાંત અવલોકન કરીને, દેવગુરુ ધરમનું સ્વરૂપ જ્ઞાણપ્રવાને અર્થે, આ

ગ્રંથ બનાવ્યો છે, તેમાં પણ પ્રથમ ગુરુની જ્ઞાણખાણ વીશિસ પ્રકારે કરાવી છે

અને પ્રસંગે કુગુરુના લક્ષણ જ્ઞાણખાણ છે, કેમકે પ્રથમ ગુરુની

જ્ઞાણખાણ કર્યાનીના દેવધર્મના અધા રૂડીરૂતિ યાપ નહિ તે

માટે આ ગ્રંથ સન્ન્યન પુરુષોએ ઉપયોગ દેધને વાચી

તેનો શમ્યક પ્રકારે વિચાર કરીને તેવા વીતરાગ

ની આસાથી ઉલટા ચાલનારે નામગુરુ

ઓનો સસર્ગ છોડવાનો અપ કર

વાને આજ્ઞાસ્ય રાખ્ખુનહિ

એજ વિનતિ

૩.

ગી. ૬.

अथ

श्री सुमती नागील चरित्र

चोपइ बध.

॥ श्रीगौतमसुधर्मास्वामीभ्योनमः ॥ चोपइ ॥  
वालपणालगेशीलेधीर ॥ नीलकमलदलकातिशरीर ॥  
समुद्रविजयशीवादेवीनंद ॥ नेमिनमुंआणीआणंद ॥ १ ॥  
जसुगुणतणोनलाभेपार ॥ अतिशयचोत्रीससोहेसार ॥  
वचनतणाअतिसयपांत्रीस ॥ तासचरणवंदुनिसदीस ॥  
॥ २ ॥ मनशुधेसंनारुसदा ॥ सरसवचनआपेसारदा ॥  
तसअणुसारेकरुंचोपइ ॥ सुंणोसयणएकमनाथइ ॥ ३ ॥  
त्रणतत्वछेजगमांसार ॥ देवअनेगुरुधर्मविचार ॥ तेदे  
खाडेश्रीगुरुसाच ॥ एछेनिश्चलआगमवाच ॥ ४ ॥

सूत्रं ॥ तहारुवस्तपंभंते ॥ समणस्सवा ॥ माहणस्सवा ॥  
किंफलापड्जुवासणा ॥ पंनत्ता ॥ गोयमा ॥ सवणफला ॥ सवणे  
पंभंतेकिंफले ॥ गोयमानाणफलेइत्यादि ॥ (भग.)

गाथा ॥ सवणे नाणेअ विनाणे ॥ पच्चख्खाणेअ संजमे ॥  
अणण्हए तवेचेव ॥ वोदाणे अकिरिया सिद्धी ॥ २ ॥ (भग.)

चो.जिनवचश्रवणज्ञानविज्ञान ॥ प्रत्याख्याणसुसंजमजा  
ण ॥ रहीतास्त्रवतपंवलीवोदाण ॥ अरगतक्रियासिद्धि

गुणखाण ॥ एदशवचनसुगुरुदाखवे ॥ आगमसाचत  
एनाखवे ॥ तिणेकारणमोटागुरुराय ॥ जेहथीलहीए  
धर्मउपाय ॥५॥

॥ दुहा ॥ गुरुदिणयरगुरुहिमकरण ॥ गुरुदी  
चोगुरुदेव ॥ अप्पहपरहपरंपरह ॥ गुरुदरिसावेभेय ॥१॥

चो. तेगुरुनाछेगुणछत्रीस ॥ पंचिंद्रीवशिकरणजगी  
स ॥ नववाडेनितुपालेशील ॥ वरजेच्यारकपायस-  
लील ॥६॥ पंचमहाव्रतपूराधरे ॥ पंचाचारेंनितुसंचरो ॥  
पंचसामितित्रिणगुप्तिदयाल ॥ तसुसेवानोकीजेढाल ॥७॥

दुहा ॥ कुरुखसिंबलचतधण ॥ निञ्चोलंबीहथ्य ॥  
एहासुहगुरुवांदिए ॥ तारणतरणसमथ्य ॥ १ ॥ तथा ॥  
अरुकरअरुकइकिंपिनईहइ ॥ चउगइजवसंसारहवीह  
इ ॥ किरियामारगकहविनमुच्चइ ॥ एहवाधम्मीसुगुरु  
बुद्धइ ॥२॥ चो. जोप्रसादहुएगुरुनोधुणा ॥ तोलहीएसंग  
मसुखतणो ॥ केशीगुरुपरदेशीभूप ॥ जोज्योसूत्रेता  
ससरूप ॥८॥

गाथा ॥ बहुसुखसहस्साणं ॥ दायगामोयगादुहसयाणं ॥  
आयरिआकुडमेअ ॥ केसिणएसीयतेहेऊ ॥१॥ (उपदे.)

॥ चोपाई ॥ देवमांहे जिम मोटो इंद्र ॥ ज्योतिप

चक्रमांहिंजिमचंद्र॥प्रजामांहिंजिममोटीराया॥ गच्छमां  
हेंतेमसुगुरुकहाय ॥९॥

गाथा ॥ पडिरूवोतेयस्सी ॥ जुगण्णहाणागमोमहुरवक्को ॥  
गंभीरोधीमंतो ॥ उवएसपररोयआयरिउं॥१॥ अपरिस्सावीसोमो॥  
सगहसीलोअभिग्गहमईउं ॥ अविकथणोअचवलो ॥ पसंतहियउं  
गुरूहोई ॥२॥ कईयाविजणवरिंदा ॥ पत्ताअयरामरंपहंदाउं ॥  
आयरिएहिंपवयणं॥ धारिज्जइसपयसयलं ॥३॥ नहसुरगणाणइं  
दो ॥ गहगणतारागणाणजहचंदो ॥ जहयपयाणनरिंदो ॥ गणस्स  
विगुरूतहाणंदो ॥१॥ (उपदे)

॥ चोपाई ॥ जेहनेपोतेवड्डुलापुन्य ॥ तेगुरुसंग  
मपामेंधन्य ॥ लहिस्स्येंधर्मसोहलोतेह ॥ देवभावेगुरु  
सेवेजेह॥१०॥

गाथा ॥ पुत्तेहिंचोइयापुरेकडेहिं॥ सिरिभायणभावियसत्ता  
॥ गुरूमागमेसिभद्दा ॥ देवयामिवपज्जुवासंति ॥१॥ (उपदे.)

॥ चोपाई ॥ गुरुछेशासननाआधार ॥ भविकजी  
वनातारणहार ॥ साचाकहेवचनजिनतणां ॥ तेजिनवर  
समतसुभामणां ॥११॥ कुगुरुतणोजेकरस्येसाथ ॥ तेदे  
स्येदुर्गतिनेइथ ॥ सुमतितणोसंभलोविचार ॥ कुगुरुसं  
गिजवभम्योअपार ॥१२॥ कुगुरुकुसंगतिणेंटालियें॥सू

त्रवचननितुसंज्ञालिये ॥ सुणोसुगुरुमुखेतेहर्नाविगति  
॥ किमन्नवमाहेभमियोसुमति ॥ १४ ॥

गाथा ॥ पचेएसुमहापावे ॥ जोनवडिज्जगोयमा ॥ सं  
लावादीहिंकुसीलादी ॥ भमेहिसोसुमतीजहा ॥ १५ ॥ (महा.)

चो. कुगुरुसरिसजोकरेआलाप ॥ तोपुणलागेवहुलुं  
प्राप ॥ तसुसंगतिवरजेजेजाण ॥ तेपालेसूधीजिनआ  
ण ॥ १६ ॥

गाथा ॥ आलावो संवासो ॥ वीसंभो संयवो पसंगोय ॥  
हीणायारेहिंसमं ॥ सब्बजिणिंदेहिंपडिकुडो ॥ १७ ॥ (उपदे.)

चो. लोकमाहिछेएव्यवहार ॥ कुसंगनोकरिवोपरिहार  
॥ जीलअनेताप्रसनोसंग ॥ जोओपोपटकथाप्रसंग ॥ १८ ॥

गाथा ॥ गिरिसुयपुप्पसुआणं ॥ सुविहिअआहरणकारण  
विहिनुं ॥ वडिज्जसीलविगले ॥ उड्जयसीले हविज्जजइ ॥ १९ ॥

(उपदे.) श्लोक ॥ माताप्पेकापिताप्पेको ॥ ममतस्यचपक्षिणः ॥  
अहंमुनिभिरानीतः ॥ सनुनीतो गवाशिभिः ॥ २० ॥ काव्य ॥ गवा  
शिनां वैसागरः शृणोति ॥ अहं तुराजन्मुनिपुंगवानां ॥ प्रत्यक्षमेत  
द्वत्तापिदृष्टं ॥ संसर्गजादोपगुणाभवाति ॥ २१ ॥ (साहित्ये.)

चो. अरथीसाचामारगतणो ॥ संयमतपपालेजेघणो  
॥ पंथकुशिलतजेजोनही ॥ तोसर्वकरेतिरर्थकसही ॥ १९ ॥

गाथा ॥ जीविसम्मग्गमाइन्ने ॥ घोरवीरतवंचरे ॥ अच  
यंतोइमेपंच ॥ सब्बकुब्जानिरथ्यं ॥१॥ (माहा.)

चो. कुसीलपासथाऊसन्ना ॥ सच्छंदसंसत्तापंचना  
॥ संगतजेनिरखेपुणनही ॥ एहवातछेआगमेकही ॥१८॥

गाथा ॥ कुसीलोसन्नपासथे ॥ सच्छंदेसबल्लेतहा ॥ दिट्ठि  
एविइमेपंच ॥ गोयमाननिरख्कए ॥१॥ (माहा.)

चो. पूछेगौतमकहोगुरुराय ॥ कवणसुमतिहूओकिंणि  
ठाय ॥ कुगुरुसंगकीधोतिणिकेम ॥ तेहविचारकहोछे  
जेम ॥१९॥ श्रीगुरुकहेसुणोसविसाधु ॥ सुमतिएजिम  
कीधोअपराध ॥ तसुचरित्रनाखुंविस्तरे ॥ कुगुरुथकी  
जिमसनऊतरे ॥२०॥ सघलाद्विपसमुद्रविचाल ॥ जं  
बूद्धीपजिसोहोडथाल ॥ एकलाखजोयणतसुमान ॥ ते  
विचालेछेमेरुप्रधान ॥२१॥ तेमंदरथी दक्षिणदिशिण ॥  
क्षेत्रनरतछेनामेइसे ॥ तसुवीचालवईताढ्यगिरींद ॥ ति-  
हांछेविद्याधरनाचंद ॥ २२ ॥ तेहथीदक्षिणपुरेरसे ॥  
नयरकुशस्थलनामेवसे ॥ जीहांकणेमोहोटाजीनप्रास  
द ॥ नीतुंपुजाघंटानानाद ॥२३॥ कंचणकलसधजाल  
हलहे ॥ वातीधूपअगरमहमहे ॥ रासरमेजावेजावना ॥  
मननेरंगेचंदलोकना ॥२४॥ तीहांछेमंदीरनरपतीतणां ॥



अतीउंचानेरलीयामणां ॥ मोटोगढकोसीसाउल ॥ मो  
 होटीचीहुंदीसेचारेपोल ॥ २४ ॥ व्यापारीबहुलातिहां  
 वसे ॥ रिधिगणीरंगेउल्लसे ॥ चोरासीचहुटेव्यापार ॥  
 सरवरवापीकुपनपार ॥ २५ ॥ तेणेनयरीछिराजागुणी ॥  
 प्रजापालजसकीरतीघणी ॥ दानवंतसंग्रामेसूर ॥ कुल  
 मंडणदीपेजीमसुर ॥ २६ ॥ वैरीगंजएनेनीकलंक ॥ क  
 लासंपुर्णजिसोमयंक ॥ पुरोपरीवारेचंडार ॥ दीसेइंद्र  
 तणेअणुसार ॥ २७ ॥ जसउपजेनहीकदीएशोक ॥ वसे  
 इस्यातीहांबहुलालोक ॥ जेहसदाव्यसनीदानना ॥ अ  
 तीलोनीछेजसमानना ॥ २८ ॥ बीहेअनाचारथीसदा ॥  
 साधुसंगइछेसर्वदा ॥ परनुंधनलेवापांगला ॥ परनारी  
 जोवाअंधला ॥ २९ ॥ मुंगापरअवगुणबोलवा ॥ मुख  
 परपासेमागवा ॥ कलावहुतरनाछेजाण ॥ रुपवंतवैश्र  
 मणसमाण ॥ ३० ॥ वसेतीहांविव्यवहारीया ॥ धनिपुरा  
 परउपगारीया ॥ नागीलअनेसुमतीतसनाम ॥ श्रावक  
 धर्मकरेअग्निराम ॥ ३१ ॥

॥ श्लोक ॥ पात्रेत्यागीगुणेरगी ॥ भोक्तापरिजनैःसहः ॥

शास्त्रेवोद्धारणेयोद्धा ॥ पुरुषःपंचलक्षणः ॥ १ ॥ (साहित्ये)

चो. जाणेजीवाजीवविचार ॥ पुन्यपापनालहेप्रकारा ॥

आश्रवसंवरनेनिर्जरा ॥ बंधमोक्षलहेनवततखरा ॥ ३२ ॥

देवनागभूतादिकजेह ॥ धर्मथकीनचलावेतेह ॥ जिन

आगमनाजाणेअर्थ ॥ सुगुरुवचनसंभालेसमर्थ ॥ ३३ ॥

अंतरंगप्रीतीजेहोय ॥ तसुप्रतेएहवुंभाखेसोइ ॥ पापअं

थसंसारअसार ॥ साचोश्रीजिननाखीतसार ॥ ३४ ॥

दानदीइउघाडेवार ॥ श्रावकनांत्रतपालेवार ॥ आठ

मचउदसीअम्मावसी ॥ पुनीमपर्वबुधीमनवसी ॥ ३५ ॥

इणीचिहुंपर्वेपोसहलेसही ॥ वलीअवरदिनअवसरल

ही ॥ दसपरकारेकरेपचखाण ॥ देशविरतिपालेजीन

आण ॥ ३६ ॥

॥ सूत्रं ॥ चाउदस इमु द्विद्व पुण्णमासिणीसु षडिपुत्रंपोसहं  
सम्ममणुपालेमाणा बहुहिसील वय गुण वेरमण पच्चखाण पोसहो  
ववासोहिं अष्पाणंभावेमाणाविहरइ ॥ (भग.)

चो. जिणवरनामहीइंसंजरे ॥ पापीनीसंगतीपरीहरे ॥

संविभागमुनीवरनेकरे ॥ सामग्रीजोगेअवसरे ॥ ३७ ॥

देवगुरुमातपीतानीभगती ॥ करेसदातेजाणीजुगति ॥ मन

शुद्धेनकरेमीथ्यात ॥ श्रावकगुणइकवीसविख्यात ॥ ३८ ॥

॥ गाथा ॥ धम्मरयणस्सजुगोअख्कुदो ॥ रुवंगू पगइसो

मो ॥ लोगाप्पिठ अकूरो ॥ भीरु असढो सदाखिंकनो ॥ १ ॥ ल

ज्जालु उं दयालू ॥ मज्जन्थोसोमदिद्वि गुणरागी ॥ सक्रह सुपख्वजुत्तो  
 ॥ सुदीहदंसी विसेसन्नु ॥ २ ॥ बुद्धाणुगो विणीउं ॥ कयन्नुउं परहियथ  
 कारीय ॥ तहचेवलदुलख्को ॥ इगवीसगुणोहवइसटो ॥ ३ ॥ (संवा.)

चो. सत्ववंतनेसाहसधीर ॥ सीलवंतपरनारीवीर ॥ को  
 ईनतासपराज्वकरे ॥ कर्मादानपनरनाचरे ॥ ४० ॥ नी  
 रतेन्यायिसदाव्यवहरे ॥ कुडांमापतोलपरीहरे ॥ साते  
 क्षेत्रेधनवावरे ॥ दुर्वलदुखीनेउद्धरे ॥ ४१ ॥

गाथा ॥ जिणभवन विंन ॥ पुथय संघसरुवाइ ॥ सत्त खि  
 त्तिसुजिणुद्वारो ॥ पोसहसालासाहारणं चदस ॥ २ ॥ (भ. प.)

चो. इमकरतांएकणप्रस्ताव ॥ अंतरायनेउदय  
 स्वभाव ॥ धनहूतोतेपूरोथयो । तोपणसाहससत्वनगयो  
 ॥ ४२ ॥ तांहांलगेडाहापणतांहांबुद्धि ॥ तांहांलगेंधेरहू  
 इपरीधलरिद्धि ॥ तांहांग्रहवलतांहांराजपसाय ॥ पुन्य  
 सखायतजहांलगथाय ॥ ४३ ॥

॥ काव्यं ॥ तावच्चंद्रवलंततोग्रहवलंतारावलंभूवलं ॥ तावद्यो  
 गनियोगमंत्रमहिमातावत्कृतंपौरुषं ॥ तावत्सिध्यतिवाञ्छितार्थफलदं ॥  
 तावज्जनःसज्जनो ॥ यावत्पुण्यमिदंनृणांविजयतेपुण्यक्षयेक्षीयते ॥ १ ॥

॥ श्लोकः ॥ औपधंशकुनंमंत्रा नक्षत्रंग्रहदेवताः ॥ भाग्यकालेप्रसीदं  
 ति ॥ अभाग्येयांतिविक्रियां ॥ १ ॥ (साहित्ये.)

॥ चोपाई ॥ कर्मतणीगतिछेविचित्र ॥ जिणवर  
जापोतासुचरित्र ॥ अथवाजाणेजिनमतजांण ॥ बीजाको  
इनलहेविनाण ॥ ४४ ॥

॥ गाथा ॥ जीवाणगईकम्माण ॥ परिणईपुग्गलाणपरियञ्चो ॥  
मुत्तणजिणंजिणमयं । कोवन्निउंतरइ ॥ १ ॥

॥ चोपाई ॥ मेरुतणीजोचूलाचले । नदीपूरजोपा  
छुवले । गंगाजलजोपश्चिमवहे । जोहरिचंद्रसत्वलहव  
हे ॥ ४५ ॥ मानससरजोसुकेनीर ॥ जोरत्नाकरटलेगंभी  
र ॥ पृथ्वीजोपासुंपालटे ॥ सोनुजोअगनिइंआवटें ॥ ४६ ॥  
अभव्यजीवजोसमकितलहें ॥ ससीरविजोउगमतारहें ॥  
तोनिफलहुइंकीधाकर्म ॥ एजाणोमनसाचोमर्म ॥ ४७ ॥

॥ काव्यं ॥ उदयतियदिभानु.पश्चिमायांदिशायां ॥ विकस  
तियदिपट्टंपर्वताग्रेशिलायां ॥ प्रचलतियदिमेरुःशीततांयातिवन्हि ॥  
नैहिचलतिनराणांभाविनीकर्मरेखा ॥ १ ॥ (साहित्ये.)

॥ श्लोक ॥ नाभुक्तंक्षीयतेकर्म ॥ कल्पकोटिशतैरपि ॥  
अवश्यमेवाहिभोक्तव्य ॥ कृतं कर्म शुभाशुभं ॥ १ ॥ यदिहिक्रियतेकर्म ॥ त  
त्परत्रोपभुज्यते ॥ मूलसिक्तेषुवृक्षेषु ॥ फलंशाखासुजायते ॥ २ ॥

चो. लपमीनोकहोस्योविसास ॥ जेहनोदीसेसघले  
वास ॥ उत्तमअधमतणेघररहें ॥ पूराअवगुणपांचेव

हे ॥ ४८ ॥ निर्दयभावपुणाहंकार ॥ तृष्णाकर्कसवच  
नउच्चार ॥ नीचपात्रप्रीयदिनरात्य ॥ पांचुफिरेलक्ष्मीसं  
गात ॥ ४९ ॥

॥श्लोक॥ निर्दयत्व महंकार ॥ तृष्णा कर्कशभापगं ॥  
नीचपात्रप्रियत्वंच ॥ पंचश्रोसहचारिण. ॥१॥ (साहित्ये.)

चो. परअथवाजुएनापणो ॥ चंचलभावकरेअति  
घणो ॥ अछेभलीपणसघलेजाय ॥ साधुचोरनेसाथेथाय  
॥ ५० ॥ दुहा. सगालियेतस्करहरे ॥ आगिजलेजली  
जाय ॥ लेनरपतिव्यंतरग्रहे ॥ लच्छीनकेहनिथाया ॥ १ ॥  
सायरवप्पमुरारिपिय ॥ चंदहजेवडजाय ॥ लच्छी हिं  
डेघरिहिंघरि ॥ महिलाएहस्वजावा ॥ २ ॥ चो. आयुपिशुन  
धनस्वारथमीत्र ॥ देहएहनांविषमचरीत्र ॥ करेविक्रीया  
एहअकाल ॥ जिमबंधाएमांठोजाल ॥ ५१ ॥

॥श्लोकः॥ आयुपोराज्ञचित्तस्य ॥ पिशुनस्यधनस्यच ॥  
अर्थस्नेहस्यदेहस्य ॥ नास्त्यकालोविकुर्वतः ॥१॥ (साहित्ये)

॥गाथा॥ कोअथिसयामुहिर्ड ॥ कस्सवलच्छिधिराईंपि  
म्माइं ॥ कोमच्चुणानगहिर्ड ॥ कोगिद्धोनेवविसएहिं ॥१॥ (उपदे.)

श्लोकः ॥ सद्भावोनास्तिवेश्यानां ॥ स्थिरतानास्ति संपदां  
॥ विवेकोनास्ति मूर्खाणां ॥ विनाशोनास्तिकर्मणां ॥१॥ (साहित्ये.)

॥गाथा॥ स्वणमित्तदिदृनद्या ॥ हालञ्छीजेणतेणतकोमि ॥

तडिलयतरंगसुरधनु ॥ दन्वेहिकयाइमावहणे ॥१॥ (उपदे.)

उक्तंच ॥ जइविहुसूरुसुनुद्विविअखखणु ॥ ताहिंविनासइल  
च्छिपइखखणुं ॥ पुरुपगुणागुणमुणणपरंमुह ॥ महिलहवुद्विपयपइजं  
बुह ॥१॥ ॥काव्यं॥ बुद्बुदफेनसमानोजीव.॥ तदपिनविरमतिलो  
क.क्लीव.॥धनमदयौवनविद्यागर्वः॥कतिपयदिवसैर्यास्यति सर्व.॥१॥

दुहा ॥ एकदीहालखजेलहे ॥ एकलहेलखखसवाय ॥  
एककौडीपुणनविलहे ॥ वायेवाउकुवाए ॥ १ ॥ धन  
यौवनठकुराइयां ॥ सदासरसनहोई ॥ जिमरुंपहतिम  
माणुसह ॥ छांहफिरंतिजोई ॥ २ ॥ धनवंतीमनगर्वक  
रि ॥ पिखविपट्टरूआइं ॥ चउदहसहसवहूत्तरे ॥ मुंज  
गयदगयाइं ॥ ३ ॥

॥काव्यं॥ ररेकामिनिमावहगर्व ॥ तनुधनयौवनमिथ्यासर्व ॥  
इंद्रजालमिवमायाभासं ॥ ज्ञातेतत्वेविगतिविलासं ॥१॥ (साहित्ये)

चो.संपदआपदमोहोटांलहे ॥ नाहानानेस्युंजाइ  
रहे ॥ एमजाणीमनराखेठामि ॥ नितुसंभारेत्रीभुवनस्वा  
मि ॥५२॥ दूहा ॥ चंद समुदह सुपुरिसह ॥ एह  
तिहूंडकसहाउं ॥ खणिवढेखणुउहठे ॥ मनिनाणइं  
वसाउ ॥ १ ॥

॥श्लोकः॥ संपदामापदांचापि ॥ महतामेवसंभवः ॥  
शतापूर्णताचापि ॥ चंद्रएवनचोडुपु ॥२॥ (साहित्ये.)

॥काव्यं॥ शशिदिवाकरयोर्ग्रहपीडनं ॥ गजभुजंगविहग  
मबंधनं ॥ मतिमतांचसमीक्ष्यदरिद्रतां ॥ विधिरहोत्रलवानितिमेम  
तिः ॥१॥ काव्यं॥ प्राप्तव्यमर्थलभतेमनुष्यो ॥ देवोपितलंघयितुं  
नशक्तः ॥ तस्मान्नशोकोनहिविस्मयोमे ॥ यदस्मदीयंनहितत्परे  
षां ॥२॥ (साहित्ये.)

चो. तेछेश्रावकसहजसुजाण ॥ चिंतेएहछेकर्म  
प्रमाण ॥ जेणेअवसरजेहवोहुएउदय ॥ तेणेंतेहवोअ  
हियासेंहदय ॥ ५३ ॥

उक्तंच ॥ कवहीकूरकपूरनरुच्चइलोयणे ॥ कवहीलिंगनपु  
डजइउप्परिभोयणे ॥ कवहीसडजणछोडिदुरडजाणि चिचयइ ॥ परि  
आंअइड्युं दैवनचावइत्युं नचिचयर ॥१॥

चो. इहांनकेहनोचाखेप्राण ॥ कोईनसवलोकर्म  
समाण ॥ मोटाक्रतकर्मछुटेनही ॥ विणुंजोगवेवातएसही  
॥५४॥ दुहा ॥ मासखमणहलखकिय ॥ दिन्हीकणय  
हकोडि ॥ तोयनशक्योवीरजिण ॥ अप्पुंकम्मविछोडि ॥

१ ॥ कर्मआगलनकोसपराणो ॥ देवदाणवरायनरा  
णो ॥ नीरडुंबघरिवह्युंहरिचंदे ॥ भालडीमरणलाधमु

कुदे ॥ २ ॥

श्लोक ॥ सुताराविक्रीतासुजनविरह पुत्रमरणं ॥ विनीताया  
स्यागोरिपुवहुलदेशेचगमनं ॥ हरिश्चंद्रो राजावहृतिसलिलंप्रेतसद  
ने ॥ अवस्थैकायस्याप्यहहविषमा कर्मगतयः ॥१॥ (साहित्ये.)

दूहा ॥ समयसुजुव्वणसमयधणा ॥ सद्दूइसमय  
समथथा ॥ गोपिनिरखीअरजुने ॥ सोघणुहरस्योपच्छ ॥१॥

॥ काव्यं ॥ कहरिश्चंद्र. कांस्यनदास्यं ॥ कइलासनुः कचनट  
लास्यं ॥ कचवनकष्टकासौरामः ॥ कटुरेविकटोविधिपरिणामः ॥१॥

चो. पृथवितणुं राजनेनार ॥ पांडववेठाजुएहार ॥ ल  
पमणारामअनेजानकी ॥ वनजाएकर्ममहीमाथकी ॥५५॥

श्लोक ॥ कर्मणोहिप्रधानत्वं ॥ किं क्वृतिशुभाग्रहाः ॥ विधि  
एदत्तलग्नोपि ॥ राम प्रव्रजितोवने ॥१॥ (साहित्ये)

चो. दशमस्तकरावणनांजोइ ॥ दीठांभुंइरडवडतांसोइ  
॥ हरीश्रेणिकनरकगतीलहे ॥ कर्मविपाककहोकुणकहे  
॥५६॥ दूहा ॥ मसिविणुमाथामांहि ॥ अक्षरजेआगेलि  
ख्या ॥ अधिकनआछाथाय ॥ चदूटातेचायउभणे ॥

१ ॥ चो. एहजावमनमांहेंधरें ॥ चिंताअरतिकांइनक  
रें ॥ मनचींत्युंतेइमर्हाजरहे ॥ होणहारसरखुंफलजहे  
॥५७॥ दूहा ॥ चितासयरमसोसि ॥ चित्तमर्चिताक



रघणी ॥ चीत्सुंजास्येपोसि ॥ रामहूओलंकाधणी ॥१॥

चो. थोडेऊंचोनीचोथाय ॥ तुलादंडनोएहजंन्याय ॥

उत्तमनोछेएहसजाव ॥ किमेनआणेहीणसजाव ॥५८॥

उदयसमयरातोहूएसूर ॥ आथमतोपणजीमसींदुर ॥

संपदआपदपांमिंघणुं ॥ तोहीनफेरेमतआपणुं ॥ ५९ ॥

श्लोक ॥ उदयेसवितारक्तो ॥ रक्तश्चास्तमनेपिच ॥ सं  
पत्तौचविपत्तौच ॥ महतामेकरूपता ॥१॥ (साहित्ये.)

चो. ठेद्यातरूवरपुणपालवे ॥ खीणोससीहरपुरोहुवे ॥

एहवीमनविमासणकरी ॥ सत्ववंतरहेसाहसधरी ॥६०॥

॥श्लोक॥ छिन्नोपिरोहतितरूः ॥ क्षीणोप्युपचीयतेपुनश्च  
द्रः ॥ इतिविमृशंतःसंतः ॥ संतप्यंतेविपद्यपिन ॥१॥ (साहित्ये.)

गाथा ॥ साहसमवलंबंतो ॥ पावइहियइथिअंनसंदेहो ॥ जे  
णुत्तमंगविरहेवि ॥ राहुणाकवालुंमूरो ॥१॥

चो. प्रायेनिरधनजोनरहोय ॥ दयानआणेतम

नसोय ॥ कूडकपटनेकुव्यापार ॥ करतोसंकनधरेल

गार ॥ ६१ ॥

काव्यं ॥ बुभुक्षितःकिंनकरोतिपापं ॥ क्षीणानरानिःकरुणा  
भवांति ॥ आख्याहिभद्रेप्रियदर्शनस्य ॥ नगंगदत्तःपुनरोतेकुपं ॥१॥

चो. जेनरकृपणनआपेदान ॥ तेहुएपरजवदरी

द्रनिदान ॥ दालीद्रेपीड्योपापजकरे ॥ वलीपापीदलि  
द्रीअवतरे ॥ ६२ ॥

काव्यं ॥ अदत्तदोषेणभवेहरिद्री ॥ दरिद्रदोषेणकरोतिपापं

॥ पापादवश्यंनरकंप्रयाति ॥ पुनरिद्रीपुनरेवपापी ॥१॥ (साहित्ये)

चो. घरघरभीक्षाचरकहेइस्युं ॥ द्योरेदानविमा  
सोकीस्युं ॥ नहीतोथास्योअमहसारीखा ॥ अणदीधा  
नाएहपारीखा ॥ ६३ ॥

श्लोक ॥ कथयतिनयाचते ॥ भिक्षाचारागृहेगृहे ॥ यद्य  
स्ति किंचित्तद्देहि ॥ अदातु फलमीदृशं ॥१॥ (साहित्ये)

चो. एहवांपापतणांफलजाण ॥ लहकत्रहकने  
अंतरकाण ॥ ओसीसीनवानीजेज ॥ कूडाकरातणाजेमे  
ठ ॥ ६४ ॥ पापीलोकसरिसव्यापार ॥ मायावंचअने  
कप्रकार ॥ थापणमोसादीकजेपाप ॥ तेहतणोनवीमंडे  
व्याप ॥ ६५ ॥ सुरपणोसंग्रामेजणाय ॥ दातासतदुर  
जिपपरस्वाय ॥ विनियेसीष्यपरीक्षाहोय ॥ नीरधनप  
णमीत्रगुणजोय ॥ ६६ ॥

गाथा ॥ वसणेमित्तपरिख्खा ॥ सुहडपरिख्खायहोइसंगामे ॥

विणएसिसपरिख्खा ॥ दाणपरिख्खायदुक्काले ॥१॥ (उपदे.)

चो. सीलजेरापेसंकटपडे ॥ सतीनामजेनारी

चडे ॥ सत्त्ववंततिमनिरधनपणे ॥ साहसराषेन्द्रादरघ  
ए ॥ ६७ ॥ वरदाध्योऽगनीएकरीदेह ॥ पणनवीव्रत  
खंडिजेएह ॥ व्रतराखीनेमरणजचलुं ॥ पणनवीजीवितव्र  
तवेगलुं ॥ ६८ ॥

गाथा ॥ सच्चवयाणषडिवन्ना ॥ पालणागुरुभारतिव्वहणा  
॥ धीरापसन्नवयणा ॥ जणणीजणयंतितेविरला ॥ १ ॥ (उपदे)

काव्य ॥ वरंपविठंजलियंहुयासणं ॥ नयाविभगं चिरसंचियं व  
यं ॥ वरं हिमचुमुविमुद्गकम्मणा ॥ नयाविसीलखलियस्सजीविअं ॥ १ ॥

चो. दुधसवारेजेदोहीयुं ॥ वीजेटंकेदहीतेथयुं ॥ क्षी  
रसमुद्रजलथीजेनही ॥ नहीवीकारमोहोटानेसही ॥ ६९ ॥

श्लोक ॥ गवादीनांपयोन्येद्यु. ॥ सद्योवादाविजायते ॥ क्षी  
रोदवेस्तुनाद्यापि ॥ महतां विकृतिः कुतः ॥ १ ॥ (साहित्ये.)

चो. गुरुसापिएकीधांपचखांण ॥ तेनवीलोपेजा  
तेप्राण ॥ व्रतलोपेदुपपामेजीव ॥ इसेभावतेरहेसदी  
व ॥ ७० ॥

श्लोक ॥ प्राणांतेपिनभंक्तव्यं ॥ गुरुसाक्षिश्रुतं व्रतं ॥ व्रतभं  
गोहिदुःखाय ॥ प्राणाजन्मनिजन्मनि ॥ १ ॥ (साहित्ये.)

चो. जोभुइं नरेशेपसलसले ॥ मेरूनामचुधरजोचले ॥  
ज्योतिपचक्रजोभुइं व्रतरे ॥ तोउत्तमनुंबोलयुं फिरे ॥ ७१ ॥

गाथा ॥ जइ चलइ मदरो मुसइ सायरो ॥ लहसइ सयउं  
दिसिचक्रं ॥ तहविहुसणुरिसाणं ॥ पयंपिअनत्रहाहोइ ॥१॥

चो. वळीते मनमांही चिंते एम ॥ दानपुंन्यकहोचालेकेम  
॥ रूडोभावेतोहिजग्रही ॥ जोघरसंपदहोवेसही ॥७२॥

काव्यं ॥ नयनेननेताविनयेनशिष्यः ॥ शीलैर्नलिगीप्रशमेन  
साधुः ॥ जीवेनदेह सुकृतेनदेही ॥ वित्तेनगेहीरहीतो नभाति ॥१॥

चो. जोहूएगांठेपरीघलदांम ॥ तोमनवंछीतसीजेका  
म ॥ देवजगतीसामीसनमान ॥ अष्टाईपूजानेदान  
॥७३॥ पात्रतणोतोथाएपोप ॥ तोकीजेसज्जनसं

तोप ॥ राजामानेजनसहूनमे ॥ सर्वाकेहनेनरदीठोग  
में ॥७४॥ दुहा ॥ मनहिमनोरथउपजे ॥ तेमनमांहीर  
हंति ॥ पुणप्रमाणकोनवीचडे ॥ जेघरिलछीनहूंति ॥१॥

चो. सगासहूंतोजीजीकरें ॥ तोदसदीसीमहिमावीस्तरें ॥  
तोलहीएआदरवहूमाना ॥ जोघरविलसेंनवेनीधाना ॥७५॥

गाथा ॥ तासयणाणंमिच्छी ॥ तापुत्ताभुवणआयरोताव ॥ क  
मलदलच्छीलच्छी ॥ नापिच्छइनिद्वदिद्वीए ॥१॥

गाथा ॥ जाविहवोतापुरिस्स ॥ होईआणावाडिच्छउंलोउं ॥

गालिउदयघणाविड्जुला ॥ विदूरपरिच्ययई ॥१॥

चो. गुणहीणोगुणवंतमनाय ॥ रूपहीणशुभरूपकहाय ॥

जडपंडितनेकायरसूर॥ एसवीलपमिनागुणपूर ॥७६॥

काव्यं॥ विगुणमविगुणदृस्वहीणंपिरम्मंजडमविमइमंतं ॥

मंदसत्तंपिसूरं ॥ अकुलमविकुलीणंतंपयंपंतिलोया ॥ नवकमलदल  
छीजंपलोएइलच्छी ॥१॥

चो. करेसहूधनवंतनीआस ॥ वंछेसहूधनवंतसंवास ॥

जुओहिइंवीमासीसंत ॥ सफलातरूपंखीसेवंत॥७७॥

श्लोक॥ वयोवृद्धास्तपोवृद्धायेचवृद्धात्रहुश्रुता॥ सर्वतेधनवृद्धस्य॥  
द्वारेतिष्ठतिकिकराः ॥१॥ (साहित्ये.)

दुहा ॥ एकसाजएनेपेत्रडुं ॥ जांनरीयातांडोह ॥

उवीहल्याओउल्हस्या ॥ शुद्धीनपुछेकोइ ॥ १ ॥

चो. तेदिनलेपांमाहेनही ॥ जेणेदिनदाननआपेत्रही॥

दानविनानरनलहेशोभ ॥ दानधर्मसघलानोथोज ॥

७८॥ दुहा ॥ किजेकरकरोपरए ॥ करतलिकरमकरि

ज्ज ॥ जिणिदिनिकरतलिकरनही॥ तिणिअप्पोमगणि

ज्ज॥१॥ चो. दानथकीकीरतिविस्तरें ॥ दानेकांतिश

रीरेधरे॥ दानेवेरीथाएमात्रि॥ दानतणुंछेवडुंचरीत्र ॥७९॥

गाथा ॥ दाणेणफुरइकीत्ती । दाणेणहोइनिम्मलाकंती । दा

णावज्जियहियउ । वयरीविहुपाणियंवहए ॥१॥

चो. देपीएहवीपडीअनाथ ॥ वेबंधवआलोचेंसाथ ॥

बुद्धीविमासेछेतेघणुं॥ धनविणजीवितस्युंनरतणुं॥८०॥

श्लोक ॥ जीवंतोपिमृताःपंच ॥ श्रूयंतेकिलभारत ॥ दरिद्रो  
व्याधितो मूर्खः ॥ प्रवासी नित्यसेवकः ॥१॥

चो. धनविणुनरनेआदरकीस्यो ॥ कणमांहीजेहवो  
कुकसो ॥ आदरविणुंजीव्यांस्युंकाज ॥ लोचनवि  
णुंस्युंकीजेराज ॥८१॥ सज्जनसनेहधरेंतांहासहू ॥ मा  
यवापबंधवसुतवहू ॥ पणनवीकोएथाएसाथ ॥ जवमा  
णसनेंहूएअणाय ॥८२॥ दुहा ॥ मुठमवाहिरिंजोइ ॥  
एपाएवामेलावडो ॥ धनकारणसहुकोइ ॥ तुजकारण  
कोईनहीं ॥१॥ चप्पटवाक्य ॥ किसकावेटाकिसकीव  
हू ॥ आपसवारथमिलियोसहू ॥ चप्पटवोलेआलपं  
पाल ॥ जेतापूलातेतीजाल ॥१॥ चो. जसुधनतसवं  
धवपरीवार ॥ धनपाखेकोनचमेवार ॥ धनहीणानेभ  
लोविदेस ॥ पणनवीसज्जनमांहिकलेस ॥८३॥

गाथा ॥ जस्तधणंतस्सजणो जस्तथोतस्सबंधवावहवे ॥  
धणरहिउंउंमणूसो ॥ होइसमोदासपेसेहिं ॥१॥

दुहा ॥ वलिपरदेसवसाइया ॥ वलिसेव्योवनवास ॥  
माणपणठासज्जणा ॥ वळिकियोसज्जणवास ॥१॥

गाथा ॥ माणपणठइजनतणुं ॥ तोदेसडाचइज्ज, ॥ मा

दुब्जणकरपत्तवइ ॥ दांसिब्जंतभमिब्ज ॥१॥

चो. तेमाणसजेरापेमान ॥ बीजाफोकवीणासेधान ॥  
आपणडुंराखेवानीर ॥ श्रीफळत्रणवाडकरेंधीर ॥८४॥

गाथा ॥ सिरनालियरसमाणो ॥ तिहुयणमब्जंमितरुअरो  
नधि ॥ नियनीररख्वणट्टा ॥ तिनिविवाडीकयाजेण ॥१॥

चो. उत्तमनेंतोएहनिधान ॥ जेपामेंआदरवहूमांन ॥  
मध्यमवंचेधननेमान ॥ केवलइहेअधमनिधान ॥८५॥

श्लोक ॥ उत्तमामानमिच्छंति ॥ धनमानौहिमच्यमा ॥ अ  
धमाधनमिच्छंति ॥ मानोहिमहतांधनं ॥१॥

चो. पणसाजणसंवासेंरही ॥ दीणवयणतेआगलिकही  
॥ जेकरियेव्यापारहरीति ॥ तेआपणेनमानेचितिं ॥८६॥

दुहा ॥ अहपीअइमानससरे ॥ अहनिसिआइरहंति  
॥ हंसहएहपरिखडी ॥ छिल्लरिजलिनपियंति ॥१॥

श्लोक ॥ मूर्खस्यकाव्यकरणं ॥ गीतमकठस्यललितमध  
नस्य ॥ जरतोवैशपागमनं ॥ परिभवकारीणिचत्वारि ॥१॥

चो. पूरवन्नवतपतप्यानघणा ॥ जेपोहोचेंवंचीतम  
नतणा ॥ हवेस्युंचिंताकीजेवहू ॥ पुन्यथकीपांमीजेसहू  
॥८७॥

दुहा ॥ धंधेकीधाधूलि ॥ धंधाविणुधुले  
नहीं ॥ पहीलवरास्यामूलि ॥ पोतेसुकृतनसंचियुं ॥१॥

रमनत्रप्पाखंचिधरिं ॥ चिंताजालिमपाडी ॥ फलति  
 तोपरीपामीए ॥ जितोलिह्योनिलाडि ॥२॥ अथिभवं  
 तरसंचियुं ॥ पुन्नसमग्गलजास ॥ तसुवलतसुमइतसुसि  
 रित्र ॥ तसुतिहूअणजणदासा ॥३॥ चो. इणकारणजईए  
 परदेश ॥ ठामपालटेदशाविशेष ॥ कर्मपरीक्षाजाणीजाय ॥  
 मनपणपस्तावोनवीथाय ॥८८॥

श्लोक ॥ गंतव्यं नगरशतां ॥ व्यवसायशतानि शिक्षित  
 व्यानि ॥ भूषतिशतंचसेव्यं ॥ स्थानांतरितानि भाग्यानि ॥१॥

गाथा ॥ दिसइविविहिचरिअं ॥ जाणिज्जइसयणदुज्जण  
 विसेसो ॥ अण्णचकलिज्जइ ॥ हिंदिज्जेतेणपुहवीए, ॥१॥

श्लोक ॥ योननिर्गत्य नि.शेषां ॥ विलोकयतिमेदिनिं ॥ अ  
 नेकाश्वर्यसपुर्णा ॥ सनरःरूपददुर. ॥१॥

चो. एहविमासणमनमांकीध ॥ जथासकतीसंबलव  
 लीलीध ॥ वेबंधवचाल्यापरदेश ॥ दैवगतीचिंतवेविशेष  
 ॥८९॥ दुहा ॥ केकूंकणकेकाच्छी ॥ केपाटणिकेपारकरि  
 ॥ समयजेमाहरेवांच्छि ॥ साजणसविजुजुआकरया ॥१॥  
 दुहा ॥ कहिंमालवकहिंसंखपुर ॥ कहिंवचवरकहिंनट्ट ॥  
 सुरसुंदरिनच्चाविए ॥ दैविहिदलेविमरट्ट ॥२॥

चो. दीनपणुंनविमनमाहिंधरे ॥ लपमीतणोमनोरथकरे



॥ अरथतणोपुरूपारथघोरातेकाजेदुखखमेकठोर ॥९०॥

श्लोक ॥ धनमर्जयकाकुस्थ ॥ धनमूलमिदंजगत् ॥ अंत  
रनैवपश्यामि ॥ निर्धनस्यमृतस्यच ॥२॥

चो. भुर्यानविष्याकरणजीमाय ॥ तरस्याकाव्यरस  
नपीवाय ॥ छंदेकिणिहिनकुलउधरयो ॥ कलासयलि  
धनमोटोकरयो ॥९१॥

काव्यं ॥ बुभुक्षितैर्व्याकरणंभुज्यते ॥ पिपासितैःकाव्यर  
सोनपीयते ॥ नछंदसाकेनाचिदुधृतंकुलं ॥ हिरण्यमेवार्जयानिःफ  
लाःकलाः॥१॥ ॥ गाथा ॥ वल्लभद्ववसीकरण ॥ अवरसवे  
अकयथ ॥ जिणदीठेमुणिवरटले ॥ तस्मिणिसारइहथ ॥२॥

श्लोक ॥ शीलंशौचंकांति ॥ दाखिण्यंमधुरिमाकुलेजन्म ॥ न  
विराजंतेसर्वा ॥ ण्यर्धहीनस्यपुरुषस्य ॥२॥

चो.मोटोकष्टगरथमेलतां॥ महाकष्टवलितेरापतां॥लाज  
हाणविह्वंपरिंजिहाकष्ट॥परिग्रहइणिकारणेअनिष्टा॥९२॥

श्लोक ॥ अर्थानामर्जनेदुःखं ॥ अर्जितानांचरक्षणे॥आ  
येदुःखंव्ययेदुःखं ॥ धिगर्थोनर्थभाजनं ॥२॥

चो. आलसकरतांधननलहीए॥कायरपणुंनधरीइंहिइं॥  
उद्यमकरतांहूएधनरिद्ध॥उद्यमकरतांलहीएसीध ॥९३॥

श्लोक ॥ आलस्यंहिमुष्याणां ॥ शरीरस्थोमहान्रिपुः॥

नास्पृद्यमसमोबंधुः ॥ कृत्वायंनावसीदति ॥१॥

दुहा ॥ साहससीञ्जालच्छीहवए ॥ नहूकायरपुरिसाह

॥ कन्नहकुंडलरयणमय ॥ अनुकज्जलनयणांह ॥१॥

श्लोक ॥ उद्यमंसाहसंधैर्य ॥ वलंबुद्धिःपराक्रमं ॥ पडै  
तेयस्यविद्यंते ॥ तस्माद्देवोपिशंकते ॥१॥

चो. सहेपराजवघणाअपार ॥ कायरठामनतजेलगारा ॥

सुपुरुपतेसाहसआदरे ॥ देशदेशांतरपणसंचरे ॥१४॥

श्लोक ॥ त्रयःस्थानंनमुंचंति ॥ काकाकापुस्वामृगाः ॥  
अपमानेत्रयोयांति ॥ सिंहासत्पुरुपागजाः ॥१॥

चो. समरथनेस्योलागेभार ॥ स्युंदूरेजसुहूएव्यापार ॥

कलावंतनेकीरूपोविदेश ॥ प्रीयवादीनेसगाअसेस ॥१५॥

श्लोक ॥ कोतिभारःसमर्थानां ॥ किंद्रंव्यवसायिनां ॥  
कोविदेशसुविद्यानां ॥ कःपरःप्रियवादिनां ॥१॥

चोपाई ॥ वळीमनमांहिंचितेइर्युं ॥ धनमांहीमुंक्युंछे

कीर्युं ॥ पूरवपुन्यतणेसुपसाय ॥ मनमानीसंपदसवी

थाए ॥१६॥ दुहा ॥ जेजाउपरदेहिं ॥ परमंडलपुनउ

नणे ॥ नरनिललाडतणेहिं ॥ आगेअस्वरआदीइ ॥१॥

गाथा ॥ धम्मेणकुलपसूई ॥ धम्मेणयदिव्वरुवसंपत्ती ॥  
धम्मेणधणसमिद्धी ॥ धम्मेणसविथडाकित्ती ॥१॥

दुहा ॥ धर्मेहयगयसंपजे ॥ धर्मेरणमांराज ॥ धर्मे  
मनवंछितलहे ॥ धर्मेसीजेकाज ॥ १ ॥ कुंकुमकज्ज  
लकेवडो ॥ कंकणकूरकपूर ॥ कोमळकप्पडकव्वरसा ॥  
एपुन्यहत्रंकुर ॥ २ ॥

काव्यं ॥ सुकुलजन्मविभूतिरनैकधा ॥ प्रियसमागमसौरव्यप  
रंपरा ॥ नृपकुलेगुरुताविमलयशो ॥ भवतिपुन्यतरोःफलमिद्वंशं ॥ १ ॥

चो. धर्मतणाजेकहीएजांण ॥ साचीपरखेजिननीआण ॥  
अवरपदारथगणेअसारा ॥ धर्मतणाछेसगपणसार ॥ १ ॥ ७ ॥

गाथा ॥ विहंडांतेसुआ विहंडांतिवंववा ॥ विहडइमुसंचिउ  
अथो ॥ इक्कोकहविनविहडई ॥ धम्मोरेजीवजिणभणिओ ॥ १ ॥

दुहा ॥ तेपुणअरथीछेधर्मना ॥ तिणिआणेरूडीवा  
सना ॥ जोपामीरुपेधनसंयोग ॥ तोविलसीसेसघ  
लाओग ॥ १ ॥ आसमच्छंडिसरेहिया ॥ जांजीवेतांसीमा ॥  
वळीचलेरुपेदीहडा ॥ नाउजारुपेईम ॥ २ ॥

काव्य ॥ अंगंगलितंपलितंमुंडं ॥ दशनविहीनंजातंतुंडं ॥  
वृद्धोयातिगृहीत्वाढंडं ॥ तदपिनमुंचतिआशापिंडं ॥ १ ॥

चो. धर्मठांमेवहूधनवावरुं ॥ दुरवललोकसुखेंथापरुं ॥  
जोनहीपुगेमननीआसा ॥ तोमंडीरुंधर्मअभ्यासा ॥ १ ॥ ८ ॥

गाथा ॥ चिंतानामेणनई ॥ आसासल्लिणपूरियावहई ॥

बुद्धेसिमदतास्य ॥ संतोसतरंडएलग्न ॥१॥

श्लोक ॥ उच्चैर्मनोरथाःकार्याः॥ सर्वदैवमनस्विना ॥ वि  
धिस्तदनुमानेन ॥ संपदेयततेतरां ॥१॥

श्लोक ॥ नित्यमित्रसमादेह ॥ पर्वमित्रसमोजनः ॥ प्र  
णाममित्रसमोधर्मः ॥ कार्यःसत्पदवाञ्छिना ॥१॥

चो जीवमकदीएत्पतोथाय ॥ जोहूएदेवत्रनेवलीराय ॥  
जेजीनवांणीराताजीवा ॥ तसमनमानेधर्मसदैव ॥१९९॥

काव्यं ॥ असुरसुरपतीनांयस्यभोगैर्नतृप्तिः ॥ कथमिहम  
नुजानांतस्यभोगेषुतृप्तिः ॥ जलनिधिजलपानात् योनजातोवितृष्णः ॥  
नृणशिखरगतांभःपानतःकिंसतृप्येत् ॥१॥

चो.पामीस्थुंजोसाधुसंजोग ॥ तोत्रादरस्थुंसंयमजोग ॥  
एकदीवसपाल्युंचारीत्र ॥ आपेउत्तमसुखवीचित्र ॥१००॥

गाथा ॥ एगदिवसंपिजीवो ॥ पत्वब्जमुवागउअनन्नमणो ॥  
नईविनपावइमुखवं ॥ अवस्सवेमाणिउहोइ ॥१॥

श्लोक ॥ नचराजभयंनचचौरभयं ॥ इहलोकमुखंपरलो  
काहितं ॥ नरदेवनतवरकर्त्तिकरं ॥ श्रमणत्वमिदंरमणीयतरं ॥१॥

चो.इसामनोरथश्रावकधरे ॥ साधुतणागुणमनिसंजरे ॥  
धर्मतणोत्रावेपुणजोइ ॥ कीधोकीमेननिःफलहोइ ॥१०१॥

श्लोक ॥ यन्नकामार्थयशासां ॥ कृतोपिविफलीभवेत् ॥ पु

प्यकर्मसमारंभः संकल्पोपिननिःफलः ॥१॥

चो. सगासणीजाकारणवहू ॥ जीवकरेछेत्रारंजसहू ॥  
पणतसफलएकलोचोगवें ॥ सगोनकोईभीरुहुवें ॥ १०२ ॥

सूत्रं ॥ संसारमावन्नपरस्सअट्टा ॥ साहारणंजंचकरेइकम्मं ॥  
कम्मस्सतेतस्सउवेयकाले ॥ नवंधवावंधवयंउवंति ॥ १ ॥ (सुयग.)

दुहा ॥ इक्कहजीवहकारणे ॥ मारमजीवसयाइं ॥  
अज्जकिकालकिमरणे ॥ पामिसदुखसयाइं ॥ १ ॥

चो. इस्यामनोर्थमनमांहेकरया ॥ आघेरामारगसंचरया ॥  
एकगृहीनेमुनीवरपंच ॥ दीठादेखीतागुणसंच ॥ १०३ ॥

इएँअवसरनागीलकहेवांण ॥ सांभलसुमतीकरोमन  
ठांण ॥ साधुसाथआपणनेंमिल्यो ॥ मनचींत्योमनो  
रथफलयो ॥ १०४ ॥

श्लोक ॥ भवतिभूरिभिर्भाग्यै ॥ धर्मकर्ममनोरथाः ॥ फलं  
तियत्पुनस्तोहि ॥ तत्सुवर्णस्यसौरभं ॥ १ ॥

चो. जइएसाथेहवेएहनें ॥ साधुसंगफळमोटोमनें ॥  
सीउतावळहवेकीजीए ॥ धर्मतणोलाहोलीजीए ॥

१०५ ॥ दुहा ॥ वारुसरिसीवार ॥ जांलागेतांला  
इए ॥ पाछेपंथअपार ॥ जिहभावेतिहाजाइए ॥ १ ॥

श्लोक ॥ साधूनांदर्शनंश्रेष्ठं तीर्थभूताहिसाधवः ॥ तीर्थं

पुनातिकालेन ॥ सद्यःसाधुसमागमः ॥१॥

श्लोक ॥ रोगिणांसुहृदोवैद्याः ॥ प्रभूणांचाटुकारिणः ॥  
मुनयोदुःखदग्धानां ॥ गणिकाःक्षीणसंपदां ॥१॥

चो. श्रावकनोछेएहआचार ॥ साधुभगतीनितुकरेवी  
चार ॥ ज्ञानप्रमुखपांमेगुणघणा ॥ जेहथीहूएसुखसी  
वगतीतणा ॥ १०६ ॥ सुमतीकहेजीमतुम्हनेगमे ॥  
वचननलोपुंइणेसमें॥वीनयवंततेहजकहेवाइ॥मानेमात  
पीतागुरूभाई ॥१०७॥

श्लोक ॥ जानीयान्प्रेपणेभृत्यान् ॥ बांधवान्व्यसनागमे ॥  
मित्रंचापादिकालेच ॥ भार्याचविभवक्षये ॥१॥

चो. देशदेशछेपरिघलनार॥देशदेशबंधवसंसार॥दोही  
लोबंधवसगोविदेश॥तेणकारणमानवोविशेष ॥१०८॥

श्लोक ॥ देशदेशेकलत्राणि ॥ देशदेशेचबांधवाः ॥ तं  
शनैवपश्यामि ॥ यत्रभ्रातासहोदरः ॥१॥

चो.तोतेतसुसंगातेमिलीं॥मारगजातांमनत्रटकलो॥जोयो  
साधुतणोआचार॥नागीलनेनवीरुच्यालगार ॥१०९॥

श्लोक ॥ श्रोतव्येचक्रतौकणौ ॥ वाग्बुधिश्वविचारणे ॥  
यःश्रुतंनविचारेत् ॥ सकार्यंविंदतेकथं ॥१॥

चो.नागीलकहेसुमतिसुणवात ॥ नेमीनाथत्रीभोवनवि

रुधात॥जादववंसेतीलकसमान॥शंपलंछनदशधणुपत  
नुमान॥११०॥जेहनेनामेटळेसतापा॥भूरीभवांतरनाजा  
एपाप ॥ सुरतरुजीमवंचीतद्येसोय ॥ बावीसभोजिणेस  
रजोय ॥१११॥

श्लोक ॥ दर्शनात्दुरितद्वंसी ॥ वंदनाद्वाञ्छितप्रदः ॥ पूज  
नात्प्रकःश्रीणां ॥ जिनःसाक्षात्सुरद्रुमः ॥१॥

चो.तेजिनवरजगमांहिभाण॥तेहतणुंमेहेसुण्युवखाणा॥  
जेमुनीवरजगहूएएहवा॥नजोइएद्रष्टीएतेहवा॥११२॥

सूत्रं ॥ जेएवंविहेअणगारस्वेभवति ॥ तेयकुसीले ॥ तेदि  
द्विएवि ॥ निरिखखडनकप्पांति ॥१॥ (माहानि)

चो.तेकारणएमुकोसंग ॥ एनिश्रयदुरगतीनुंअंग ॥ ए  
हनेसंगेमोहटादोप ॥ आगमछेएहवोउदघोप ॥११३॥

गाथा ॥ अगीयथकुसीलेहिं ॥ संगतिविहेणवोसिरे ॥ मो  
ख्वमगसिमोविग्धं ॥ पहंमितेणगेजहा ॥१॥

चो.जलतीअग्निदेहदाजवए॥पुणनकुशीलसंगिजाल  
वए ॥ मंत्रतंत्रवीणुंजालेसाप ॥ पुणनकुशीलसंगनो  
वपाप ॥११४॥

गाथा ॥ पञ्जालियंहुयवहंदद्वं ॥ णिस्संकोतथपविसिउं ॥ अ  
प्पाणंडाहिञ्जासि ॥ नोकुसीलंसमालिए ॥१॥ विणावित्तंतंतेहिं ॥

चोरदिद्विविषएहि॥डसतंपिसमल्लिया॥णागियथ्यंकुसीलाहमं ॥२॥

चो.पंथेचोरतणेद्वष्टांत॥मोक्षपंथमांवीघनकरत॥अगीता  
र्थकुशीलप्रसंगा॥ त्यागोतरीव.मतीचंगा॥११५॥ आपण  
जास्यूंखीणएकरही॥जिनआणाभंजीस्यूंनही॥अमरअ  
सुरनरवरजेभला ॥ तेनहीजिनआणावेगला ॥११६॥  
दुहा ॥ जिणपुजेजिनवरनमे॥जिणहनखंडेआण॥जेजि  
णवाणीरत्तडा ॥ तेजाणिजेजांण ॥१॥ चो.एहस्युंदरी  
सननेसंलापा॥करतांलागेअतीघणोपाप॥नागीलइमसु  
मतीनेकही॥वेठोहाथसुमतीनोग्रही ॥१.१७॥ आघोनवी  
जेतेहनोसाथा॥मुकेनहीसुमतीनोहाथा॥सुमतीविमासेमन  
मांहेइस्युं॥कहोहवेकीजेइहांकीस्युं॥११८॥ गुरुवळीमा  
तपीतावडनाइ॥नगनीनेउत्तरनदेवाइं॥शास्त्ररीतछेएह  
वीजिहां॥हाहादेवकरुंस्युंइहां ॥ ११९ ॥

गाथा ॥ गुरुणोमायावितस्स ॥ निद्वभायातहेवभगिणीणं ॥

नथुत्तरनदिब्जइ ॥ हादेवभणामिकितथ ॥२॥

चो.एजेकांइद्येआदेश॥तेकरवोशुभअशुचअसेस ॥पण  
हुंतोनरहीसकुंआज॥इणिअवसरनहुंकरीइलाज॥१२०  
अथवाकिमजीव्हाउपडे॥जेठबंधवछेबापहतुले॥अशुचि  
नरयोनेनागेअंग॥वाळरम्योएहनेउछंगा॥१२१॥अथवा



एहनेपंडितपणुं॥छेतोक्यांबोलेअतीघणुं॥वचनविमासी  
नेबोलीए ॥ तोतेअमृतसमतोलीए ॥१२२॥

गाथा ॥ महुरंनिउणंथोवं॥कज्जावडिअंगवियमतुच्छं॥  
पुवंमइसंकलिअं ॥ भणंतिजंधम्मसंज्जुत्तं ॥१॥

दुहा ॥ वचनविमासीनेकहे॥एउत्तमनूंअहीनाए ॥ अवि  
चारयुंजिमतिमकहे॥तेतोसहीअजांण॥१॥ चो.एहमोहो  
टागुणवंतासाध ॥तेहेनोएबोलेअपराध ॥ तोएहनूंस्युंपं  
डीतपणुं॥रीषीनिंद्यानुंदुषणघणुं॥१२३॥ पणकांडिकहू  
उतरइहां ॥अवसरवलीपांमीस्युंकीहां ॥ अवसरविणुंजे  
कहिएबोला॥तेनवीसोआलहेनीटोला॥१२४॥दुहा ॥ अ  
वसरपाखेबोलिए॥सहूकोकहेगमार॥उल्हाणोजोफूकि  
ए॥तोमुहन्नरियेछार॥अवसरअवसथिएहिं॥नीगमिउनी  
आगिए॥नउंहाटगएहि ॥ वारविसाहीलाभस्पइ ॥ २ ॥  
चो.अवसरव्हालोवुठ्योमेह॥ अवसरेंआव्यांसगांसनेह  
॥दीजेछाणपर्विगूहली॥वेकररायउडावेसली॥१२५॥सु  
मतीइस्युंचितेछेजामा॥ जाण्योनागीलमनपरिणामा॥ पं  
डीतनरनीएहजरीत॥आकारेंजेजांणेचीत॥१२६॥दुहा॥  
आप्यातणाअहीर॥ हरहीआबुजेनही॥वातातासूवीर ॥  
सदानकीजेसूरिया ॥१॥

श्लोक ॥ आकारैरिंगितैर्गत्या ॥ चेष्टयाभाषणेन च ॥ नेत्रव  
क्त्रविकारेण ॥ लक्ष्यते तर्गतमनः ॥१२॥

चो. वात उदीरीपशुपणलहें ॥ प्रेरयाहयगयभारेवहें ॥ पंडी  
तनरजांणैः अणकह्यो ॥ बुद्धीतणो फलएहवोलह्यो ॥ १२७ ॥

काव्यं ॥ उदीरितोर्यः पशुनापि गृह्यते ॥ हयाश्चनागाश्च वहंति नो  
दिता ॥ अनुक्तमप्युहति पंडितो जनः ॥ परैरंगितज्ञानफलाहिन्द्रुदय ॥१२॥

चो. मुढपणानुं मोटुंकष्टा ॥ फोकें आणें क्रोधकनीष्टा ॥ नलहेरु  
डाविरावीचार ॥ पृथ्वीने उपावेजार ॥ १२८ ॥

श्लोक ॥ कण्ठं खलु मूर्खत्वं ॥ कण्ठं खलु यौवनेपिदारिद्रं ॥ कष्ट  
दपिकष्टतरः ॥ परगृहवासप्रवासश्च ॥१२॥

दुहा ॥ रेकरतार अयाण ॥ विरुकियो वरासिउ ॥ मुरिख  
सिरिसहनाण ॥ सीगमसरिज्यानवहथां ॥ १ ॥ चो. पर्वत

सीपरभीलनेसंग ॥ भमवुं जलुं आपणडेरंग ॥ इंद्रलोकपण  
मुरखसाथ ॥ रंहीएनहीवचनएआथ ॥ १२९ ॥

श्लोक ॥ वरंपर्वतदुर्गेषु ॥ धातं वनचरैः सह ॥ नो मूर्खज  
नसंपर्क ॥ सुरेंद्रभवेज्ज्वपि ॥१२॥

चो. हवणां स्युं कहीएहने ॥ क्रोधअरथवीनातेहने ॥ क  
लकलतुं अतीदेखीतेला ॥ नवीकीजेतिहां पाणीजेला ॥ १३० ॥

दुहा ॥ मूहजोइएमुहाडि ॥ तोमाणसवोलाविए ॥ कटिकि

देरूपेगालि॥तोसूंभुतनसाविण॥१॥ नारिंगकरिनेसेवि  
यो॥पाकोहूंतोबोरा॥मुहदेपोमाणसतणुं॥बोलावोतोढोर  
॥२॥ चो. चडतेपुरेनवीपेसीए॥चडतेक्रोधेनवीवोलीए॥  
चडतेतावनउपधदेय॥ पंडितरीतअछेजगीएह ॥१३१॥

श्लोक ॥ नांनुपुरेप्रवेष्टव्यं ॥ वक्तव्यंनोरुपांभरे ॥ ज्वरा  
दौनौपधदेयं ॥ नीतिरेषाविपाश्चितां ॥२॥

चो. खीएएकबोलेतोकांडकहूं॥त्यांलगेंहूंअणबोल्थोर  
हूं॥टळेतेटलेतेहनोकोध॥पछेलहेसाचोप्रतिबोध॥१३२॥

दुहा ॥ क्रोधवसेंजीवजांहांहूवे ॥ त्यांनवीबुजेधर्म ॥  
पालकनमुचीतणीपेरे ॥ श्रीब्रह्मकहेएमर्म ॥१॥

चो. खीएकएमवीमासीरहें ॥ नागीलश्रावकअवस  
रलहें ॥ धर्मतणोतेसेहेजेनीलो ॥ चित्तविचारकरेअतीन  
लो॥१३३॥ एहनोटाळुंमनसंदेह ॥ कहराविनानविबुझें

एह ॥ इमजांणीनेबोलेइस्युं ॥ भाइताहरुंदूषणकीस्युं  
॥१३४॥ अथवादोपनहिकालनो ॥ एहछेदोपकर्मज्ञा

लनो ॥ हितबुध्दीएजेकहिंएवांणी ॥ तिहांसहोदरको  
पेप्रांणी ॥१३५॥

गाथा ॥ नोदेमितुंभंदोसनयाविकालस्सेदीमढोसमहं ॥  
जांहियबुद्धिइसहोयराविभाणियापकुप्यांति ॥२॥

गाथा ॥ जीवाणंचियएथं ॥ दोसंकम्मइजालकसियाणं ॥

जेचउगइनिप्पिडणं ॥ हिउवढेसंनवुइंति ॥१॥

चो. रागद्वेषकदाग्रहकरे ॥ मोहमिथ्यातघणेरुंधरे ॥ ताल  
पुष्टविपथईपरिणमे ॥ हितउपदेशत्रमृतनविगमे ॥ १३६ ॥

गाथा ॥ घणरागदोसकुग्गह ॥ मोहमिच्छत्तखलियमणाणं  
॥ भाविस्तालउडं उवएसामयपइन्नंपि ॥१॥

चो. मूरपनरनेजेउपदेश ॥ तेहुएकोपत्तणीसुविसेस ॥ पायुं  
दूधजीसोसापने ॥ तेनिःकेवलविपट्टद्धिने ॥ १३७ ॥

श्लोक ॥ उपदेशोहिमूर्खाणां ॥ प्रकोपायनशांतये ॥ पयः  
पानंभुजंगानां ॥ केवलंविपवर्द्धनं ॥१॥

चो. एमसांभालिनेवोल्योसुमति ॥ चाईकांलागीतुजकुमती  
॥ नप्योगप्योतुंसघलुंशास्त्रातुंजेकहेनिंदीएनपात्रा ॥ १३८  
निजपरसंसहीलापरतणी ॥ आणेमछरदेखीगुणी ॥ मु  
पथीवोलेआलपंपाला ॥ अधोगतीजाएततकाला ॥ १३९ ॥

श्लोक ॥ स्वश्लाघापरनिंदाच ॥ मत्सरोमहतांगुणैः असंब  
द्रमलापिच ॥ आत्मानंपातयसधः ॥१॥

चो. निजगुणपरत्रवगुणवोलवा ॥ परपासेकांइजाचवा ॥ दी  
नहउत्तरकरवाचणी ॥ जीव्हाजडहुएसज्जनतणी ॥ १४० ॥

श्लोक ॥ स्वगुणपरदु खंच ॥ वक्तुंघांचयितुंपरं ॥ अधिनंच

निराकर्तुं ॥ सतांजिह्वाजडायते ॥१॥

चो. पेहलांगुणत्रवगुणदेखीएगुणलेईअवगुणउवेखीए  
।समक्रीतधरनुंएअहिनाणातुंकांभुलेसहजसुजाण१४१

गाथा॥ सन्वथ्यउचियकरणं ॥ गुणाणराउरइयजिणवयणे

।-अगुणसुयमङ्गथ्यो ॥ सम्मदिइस्सलिगाए ॥१॥

दुहा॥ अवगुणजंपेगुणचवे॥नचवेनिठुरवाणी॥माणसरू  
पेदेवगणि॥ देवहहोएकिपाणि॥१॥चो.एहनागुणतुंहिए

विमास॥एतपतपेमासअर्धमास ॥ अन्नपानवस्त्रलेईसूज  
ता॥जोगासनदीसेसाधता ॥१४२॥उन्हालेसहेआताप

ना॥खमेस्वेदमलदुखदेहना ॥ सीतवातअहीयासेघणा॥  
करेविविधअनीग्रहधारणा॥१४३॥ भणवानोएकरेअ

ज्यास॥एहनवीरहेकीहांनीतवास ॥ क्रोधलोअथीवेग  
ला॥तपजपसंजमपूरीकळा॥१४४॥ इंद्रियदमीआणेव

सहंस ॥सूकादीसेलोहीमंस॥ एसासाधुनाअवगुणकहे॥  
तोतुंस्योपरमारथलहे ॥१४५॥ जेहूएपापीदुर्जनघोर ॥

कुमतीकदाग्रहपीड्योकठोर॥तेवोलेदुपणपरतणा॥नर  
कतणीगतीनांवारणां॥१४६॥ दुहा ॥ दुज्जणसूईअ

णुसरे॥ पगपगच्छिदकरंति॥ सज्जणतागासुत्तजिम ॥  
तेच्छिदामुदंति ॥१॥ चो. मोटानाछेगुणजोयवा ॥

पणतसकसमलनविधोयवा ॥ जगचालेजिममादलम  
 ढ्यो ॥ हुएनीरसअतीचाव्योकढ्यो ॥ १४७ ॥ दुहा ॥ नरहन  
 रिंदहरिसिकुलह ॥ वरकामिणिकमलाह ॥ एतापारनपुछे  
 ॥ किंकुसलतणसाह ॥ १ ॥

॥ श्लोक ॥ मधुभारतकस्तूरी ॥ नृपवेड्यातपस्विनां ॥ एते  
 पांतुगुणाग्राह्याः ॥ पारंपर्यंनशोधयेत् ॥ १ ॥

भापा ॥ अतीमथीउंहुवेकालकुटा ॥ अतीताण्युंतुटे ॥ अती  
 चाव्युहूएरसविहुण ॥ अतीनरीयुंफूटे ॥ १ ॥

॥ गाथा ॥ अतिचडिआनकीरइ ॥ मित्तकलत्तेसुसामिभि  
 च्चेसु ॥ दहियंपिहोइमहिअं ॥ नासइनेहोनसंदेहो ॥ १ ॥

चो. बीजेअंगेवैतालीनाम ॥ अध्ययनबोल्याछेअभीराम ॥  
 तिहांघणानिंधानापापाबोल्याछेतसुटाळोव्यापा १४८ ॥  
 कर्मतजेजिमअहिकंचुली ॥ आठमदेसुनीनरमेवली ॥ ना  
 मजासकहीएइखणि ॥ तेनिंधाटालेपापीणी ॥ १४९ ॥

गाथा ॥ तयसचजहाइसेरयं ॥ इतिसंखायमुणीणमब्जंति  
 ॥ गोयन्नतरेणमाहणे ॥ अहसेयकरीअन्नोसिइखिणी ॥ १ ॥

चो. तुंछेआवकसहीअतीनलो ॥ ज्ञानविज्ञानतणोवलीनि  
 लो ॥ तेंजांणीभलीभापासमिति ॥ वचनखंडीबोलेएमसुम  
 ति ॥ १५० ॥ उद्वारदसवैकालीकजोइ ॥ परअपवादकहेनर

सोइ॥तेतसुभखेंपूठनुंमांस॥एगाथातुंहिएविमास॥१५१॥

गाथा ॥ अपच्छेउनभासिब्जा ॥ भासमाणस्सअतरा ॥

पिड्डिमंसंनखाइब्जा ॥ मायामोसंचविवब्जए ॥१॥ (दशवै.)

चो.जावजीवपाळेचारीत्रा॥मोटातपजेकरोविचित्रा॥निंदाक  
रतातेसवीत्राळ॥जुत्रोविमासीउपदेशमाळ॥१५२॥

गाथा ॥ सुठुविउब्जममाणं ॥ पंचेवकरंतिरित्तियंसमणं ॥  
अप्पधुइ परनिंदा जिभो वथा कसायाय ॥१॥ (उपदे.)

चो.क्रोधअजीरणतपविचार॥ज्ञानअजीरणछेअहंकार॥  
क्रियाअजीरणपरनीतातिमुर्छीअन्नअजीरणभाति १५३

श्लोक ॥ अजीर्णतपसःक्रोधो ॥ ज्ञानाजिर्णमहंछतिः ॥  
परतप्तिःक्रियाजीर्णं ॥ अन्नाजीर्णविमूचिका ॥१॥

चो.पांचतणीनिंद्याजेकरो॥तेमिध्यामतीसहिअणुसरे ॥पं  
चमठाणेठाणाअंग॥जोजोसदगुरुतणेप्रसंग॥१५४॥श्री  
अरिहंतनाअवगुणअणे॥अरिहततणोधर्मअवगणे॥ नि  
देअचार्यउवजाय॥निंदेच्यारसंघसमवाय॥१५५॥साधु  
अनेश्रावकतपकरी ॥देवतणीगतिजेणेअणुसरी ॥तेहत  
णीनिंद्याजेकरो॥दुर्लभवोधीतेअवतरे॥१५६॥

सूत्रं ॥ पंचहिठाणेहिजीवा ॥ दुल्लभवोहियत्ताए ॥कम्मंपकरं  
तितंजहा ॥ अरहंताणंअवन्नंवदमाणे ॥ अरहंतपन्नत्तस्सधम्मस्स ॥अ

वन्नवदमाणे ॥ आयरियउवड्झायणं ॥ अवन्नवदमाणे ॥ चाउवन्न  
स्ससंघस्सअवन्नवदमाणे ॥ विवक्तववंभचेराणंदेवाणं ॥ अवन्नवद  
माणे ॥१॥ (ठाणांगे )

चो. भगवइअंगेवलीसंजाळाजेदेशेपरनेकांडआळातेहना  
फळतेहवांपामस्ये॥कीधाकम्मननिःफळहसे ॥१५७॥

सुत्रं ॥ जेणंभंतेपरंअलीएणं॥असभुएणअभख्खातितस्स  
णं, कहपगाराकम्माकड्झति गीयमा जेणपरं अलिएण अभख्खा  
ति तस्सणंतहप्पगारा चेवकम्माकड्झति जथेवणंअभिसमागच्छं  
ति॥ तथेवणणडिसवेदेति, ततोसेपच्छविदेतिइत्यादि॥१॥ (भगव.)

चो. लौकिकग्रंथेपणइमकहे॥परनिंदकजीवपातिकलहे  
॥तेसरखोनहीकोचंडाल॥मातंगीनावचनसंजाळा॥१५८॥

श्लोक ॥ कंपालकृतहस्ताच ॥ मदिरामांसभक्षिणि ॥ मा  
तंगिनिदुराचारि ॥ कथंसिंचसिमेदिनिं ॥१॥

श्लोक ॥ गोचरंग्रामसीमांच ॥ कन्याकयीपरनिंदकः ॥  
तेषामध्यात्गतोत्रासी ॥ चेनासिंचामीमेदिनिं ॥१॥

चो. एहवाएगुणवंताजती ॥ पापवचननवीवौलेरती॥कु  
शिलनामठव्युंएहनुं॥एमोटुंदुपणउपनुं॥ १५९ ॥ तवना  
गीलकहेवतुंजोय॥अमरीखएउपरनहीकोय॥ निद्याहूं  
नकरुंकेहनी॥निद्याछेरासीपापनी॥ १६० ॥ अणहूताहू



तापरदोष॥कहेताहूएपापनोपोप॥अर्थअनेजसलाचेन  
ही॥शत्रुआगलोथाएसही॥१६१॥

गाथा ॥ संतेहिंअसंतेहिं ॥ परस्सकिंजंपिएहिंदोसोहिं ॥

अथोजसोनलभइ ॥ सोयअभिचीकर्डहोइ ॥

चो.हुंछुंश्रीजिनधर्मनोजाणानिंध्याजाणुंदुपणठांणाइच्छा

नथीपरअपवादनी॥पणदेखोचर्याएहनी॥१६२॥मुजने

खपछेश्रीगुरुतणी॥सुद्धचारित्रआदरवाजणी॥तेएकार

एमेंजोयाएह ॥ नाग्योचित्ततणोसदेह ॥१६३॥

सोरठो ॥ सारीखुसोनाह ॥ कसीयोतोकासूहुंड ॥

भांगोभरमहियाह ॥ जोनिरतावीनीरषियो ॥१॥

चो.मनमाहेआणिविपवाद ॥जेवोलीजेपरअपवाद ॥पर

जसहणवाकाजेजेह॥निंध्यानामकहीजेतेह॥१६४॥पण

हितकाजेकहीएसीप ॥ लीजेसघलुंकरिपरीषा ॥ ताससरु

पयथास्थितकहे ॥तेनिंध्यानुंफळनवीलहे॥१६५॥उपण

अगनीकांटाजाजणा॥ठालादीसेअतिवाजणा॥मलनेमु

त्रजोईटालीए॥निंदादोपनइहांवोलीए॥१६६॥

काव्यं ॥ नेत्रैर्विलक्ष्यविलकंटककीटसर्पान् ॥ सम्यग्यथा

ब्रजतितान्परिहससर्पान् ॥ कुज्ञानकुश्रुतकुमार्गकुदृष्टिदोषान् ॥ स

भ्यगावेचारयतकोत्रपरापवादः ॥१॥

चो. तुजनेतेणोहितकारणकडुं॥सूत्रवचनजेहवुंकांइलहूं॥  
 नवीकीजेगुरुपरीप्यावीना ॥ कीजेसाथसुगुरुसाधुना ॥  
 १६७॥जिनधर्मनोएहमर्मनलहे॥वेपमात्रव्यवहारिवहे॥  
 वाळतपस्वीनीपरेएह ॥ शोपेतपत्रापणडोदेह॥१६८॥  
 जिनत्राणाधरीमननेरंग॥क्रीयाकरेतसुहुएफळसंग॥तेवि  
 एकपृखमेवहुवाला॥पणनलहेवांछितफलमाल ॥१६९॥  
 जटाधारवडपीपलजोय॥मच्छगंगनीरेंतनुधोय॥रासज  
 खरडेरखेअंग ॥ हरणप्रमुखरहेवननेसंग॥१७०॥पशु  
 जातीउघाडीरहे॥शीततापवरपादुखसहे॥उधेमस्तकरहे  
 वागुली॥परवशलोकसहेदुखवली॥१७१॥ पणतेहनेता  
 पसनकहाय ॥तिमएपणसहिसाधुनथाय ॥उत्तराध्ययने  
 जोडविचार॥करिसंदेहतणोपरीहार ॥ १७२ ॥

गाथा ॥ चिराजिणंनगणिणं ॥ जडिसंघाडिमुंडिणं ॥ एया  
 णिविनतायति ॥ दुस्सीलंपरियागय ॥२॥ (उत्तरा )

गाथा ॥ पिंडोलएवदुस्सीले ॥ नरगाउनमुच्चइ ॥ भि  
 ख्वाएवागिहथेवा - ॥ मुव्वएकम्मईदिवं ॥२॥

चो. अण्यागण्यानोस्योविसवास॥ जोनतजेमिथ्यामती  
 वास ॥ माथेमणीएभरोसोकिर्यो ॥ महाजुजंगमनुते  
 तीसो ॥१७३॥

श्लोक ॥ दुर्जनःपरिहृत्तव्यो ॥ विद्ययालं कृतोपिसन् ॥ म  
णिनाभूपितःसर्पः ॥ किमसौनभयंकर ॥१॥

चो. एह असूत्रेवरतेघणु॥लोपेवचनजिनेश्वरतणु॥लोकि  
कग्रंथेपणइमजाण॥हरीकहेपंडवसुतनेवाण॥१७४॥

श्लोक ॥ श्वानचर्मगतागंगा॥क्षीरंमद्यघटस्थितं ॥कुपात्रे  
पतिताविद्या ॥ किं करोति युधिष्ठिरः ॥१॥

दुहागंगानरिवहयुंकुतरोमद्यघटरह्योसुखीर॥विद्यापडी  
कुपात्रमे॥स्युंकरेपांभववीर॥१॥ चो. आपमतीएहुंबोलुंन  
ही॥नेमीवचनसांभलीयांसही ॥ एहवाहोयकुसीलाजेह  
॥ दृष्टिएनवीनीरखेवातेह ॥१७५॥तवकहेसुमतिकुमति  
बहूआण ॥ नागीलबंधवनेएवाण ॥ जेहवोतुंछेबुद्धिवि  
हूण ॥ तेहवोतुजतीर्थकरनुण ॥१७६॥ जेणेसीखवीए  
सीतुजकुमती ॥ श्रावकनामेकहेएमसुमती ॥ जिननागु  
एजांणेछेसही ॥ क्रोधवस्येपणबोल्योवही ॥१७७॥मि  
थ्यामतीनोएहजसंच॥जेलवतोनकरेखलखंच ॥ कर्मत  
णीगतिविपमअपार॥ तेणेएकह्योवचनअवीचार॥१७८  
दुहो ॥ कर्मसबलछेमोहनी ॥ मदीरासरखुंजाण॥डाह्या  
नेघेहेलाकरे ॥ एमोटोसपरांण ॥१॥ कर्मतणीगतीविप  
मघणी॥कर्मछेल्योजमालि ॥ भाष्योएकअसूत्रतेणे ॥पा

डचोलोकजंजाली॥२॥ सीलसनाहसंभारीयो॥ दृष्टिवि  
कारहसाल॥ रूपीतोहीनपतकरथो ॥ कर्मतणाएहाल  
॥३॥ पाप्रतणाफळजांणती ॥ लयमणाआणेलाज॥ विणु  
आलोयेतपकरथा॥ कांइनसिधुंकाज ॥४॥ मरिचिएकअ  
सुत्रवले॥ जमीयोवहूसंसार॥ सागरकोडाकोडिभवा॥ क  
हेतांनावेपार॥५॥

गाथा ॥ जवीरजिणस्सजिउं ॥ मिरिइउस्सुत्तलेसदेसणउं  
॥ सागरकोडाकोडिं ॥ हिंडइअइभीमभवगहणे ॥ (शंष्टिश.)  
दुहा॥ कूलवालुओनामेरिपि॥ जाणीपडचो जंजाल॥ खंद  
कक्रोधवशेमूओ ॥ कीधूंपापविशाळ ॥१॥ इत्यादि  
ककहूकेटला॥ जांणिजेणेकियांपापा॥ तिमसुमतिएजिन  
अवगण्या॥ जेहथीथयोन्नवव्यापा॥२॥ चो.सांजालिइमना  
गीलधरेखेदा॥ एवापुडोनाजाणेभेदा॥ सुमतीतणुंमुखबुरी  
करी ॥ नागीलेवाणीउचरी॥१७९॥ सुमतिमकरजिन  
आसातना॥ मुजनेजापिवचनक्रोधना॥ सुमतीकहेसुणवं  
धवइसा॥ हूएकुसीलजोवीसेवसा१८०तोसुसीलकुणक  
हीएसाध॥ तेंबोल्योमोटोअपराध॥ कहेनागीलएसाधु  
नहोय ॥ हृदयनयणउघाडीजोय॥१८१॥ जोतांजिनवर  
नोउपदेश ॥ एहमांहीनहीचारीत्रलेश ॥ वाळतपस्वीसर

खाएह॥एणिवचनंतुमकरसंदेह॥१८२॥सुणतुजनेतेहनी  
परिकहूं॥सुगुरुवयणजेहवोहूंलहूं॥एकपासेअधिकीमुह  
पति॥तोकीमकहीएएहनेजति॥१८३॥अधिकपरिश्रह  
दूपणधरें॥वळीएएहवुंचितनकरे॥कदाचिजोजासेएएक॥  
तोकुणामलशेनरसविवेक॥१८४॥जेदेसेमुजनेमुहपति॥  
धर्मक्रियाचालेएवति॥पणपरिश्रहदुपणनवीगणो॥इमउ  
नमारगथाप्योइणो॥१८५॥वीजानेदेखाडेरीता॥तेणेनवि  
मानेमाहरेचित्त॥अतिप्रसंगएपरिश्रहतणो॥तेहजारमो  
टोकरिगणो॥१८६॥

गाथा ॥ बहलोहसिलाअप्पापिवोले ॥ तहविलगगपुरिसं  
पि ॥ इइसरभोगुरु ॥ परमपणंचवोलेइ ॥१॥ (संबोध.)  
इलोक ॥ संगद्ववांसितोपि ॥ रागद्वेषादयोद्विपः ॥ मु  
नेरपिचलेचेतो ॥ यत्नेवांदोलितात्मनः ॥१॥

चो.अतिप्रसंगदूपणदूपीयो॥मनमांहिएनविसंकियो॥व  
ळीएसामलवन्नोजोय॥कहोसाधुकिमकहीएसोय॥१८७  
नगनश्रंगदीठुस्त्रितणुं॥इणेनीरपीनेजोयुंघणुं॥जेमुनिवर  
अतिहिसुवेध॥तसस्त्रिजोवातणोनिखेध॥१८८॥

सुत्रगाथा ॥ अंगपंचंगसंठाण ॥ चास्तलवियपेहिअ ॥ इ  
धीणंतनेनज्जाए ॥ कामरागाविवदृण ॥१॥ सविडकुभडखा ॥

दिष्टामोहेइ जामणइथी ॥ आयहियंचितंता ॥ दूरयरेणपरिहरंति ॥

॥२॥ गुज्जोरुवयणकख्को ॥ अंतरेतहयणंतरेददु ॥ साहरइतउ  
दिष्टि ॥ नयबंधइदिष्टिएदिष्टि ॥३॥ अदंसणंचेवअपथणंच ॥ अ  
चितणंचेवअकित्तणंच ॥ इथीजणस्सारियजाणजोगं ॥ हियंस  
यावंभचेरयाणं ॥४॥ (दशवै.)

चो. चित्रलिखीतनारीनुरूप ॥ तेहनुनवीजाईएसरूप ॥ जो  
तांदीपेकामविकारा ॥ शास्त्रनीतिहइडेसंजार ॥ १८९ ॥

श्लोक ॥ चित्रस्थाअपिचेतांसि ॥ हरंतिहरीणीदृश ॥  
किंपुनस्तास्मरस्मेर ॥ विभ्रमभ्रमितेक्षणाः ॥१॥

दुहा ॥ नारीकेरानयणडा ॥ विसहलाहलगंठि ॥ जिणिदि  
ठतेधारिया ॥ मुआजिलागाकंठि ॥ १ ॥ बहूआनरदीसंति ॥  
नारीनदीबूडीमूआविरलाकेवितरंति ॥ तारून्नइतारूहूआ  
२ ॥ रमणीरूपनरंजिया ॥ जेयपुरुपसंसारि ॥ तेनरनामेसुजि  
ए ॥ जिणेनिवारीनारी ॥ ३ ॥ चो. व्रततपजेमोटाआचारा ॥ शी  
लअछेतेमाहेसार ॥ तेराखेवाकरिनिववाड ॥ जतनेतेपारेपु  
हचाडा ॥ १९० ॥

श्लोक ॥ शीलानामुत्तमंशीलं ॥ धृतात्तमुत्तमंघृतं ॥ ध्या  
नानामुत्तमंध्यानं ॥ ब्रह्मचर्यसुरक्षितं ॥ १ ॥

चो. विषयतणीनविछंडेआसा ॥ क्रोधलोचननोतज्जेपासा ॥

मनवैराग्यनहजिहेने॥दीक्षाउदरकाजेतेहेने॥१९१॥

श्लोक ॥ विषयाशायस्यनोच्छन्ना ॥ क्रोधोर्नापशमंगतः॥  
संसारेनैववैराग्यं ॥ प्रव्रंभ्यातस्यजीविका ॥१॥

चो.सहसाकारजोदृष्टिएपडे॥नीरखेनहीनवलिआभडे॥  
पाळीवालेंदृष्टिसुजांण॥अतितरुणोजिमदेखीभाणा॥१९२

गाथा ॥ चित्तेभित्तिननिब्जाए॥नारिंवामुलकियं॥गल्करापि  
वददुणं ॥ दिष्टिपाडिसमाहरे ॥१॥ (दशवै.)

चो. ॥ नविआलोयुंनविपडिकम्युं ॥ तोजांणोएहनेमन  
गम्युं॥आलोतांहोइहलुआपाप ॥ टाल्योजिमरहनेमसं  
तापा॥१९३॥चोधुंव्रतएणेजांज्युंसही॥वळीनागीलेवाणी  
कही॥त्रीजारिषिनीसांजलवाताजिमतुंतजेकदाग्रहधाता

१९४॥अणदोर्धालिधिइणेरारखं॥लोचकाजेनविपुळीभा  
षा॥अणमाग्युंलीधुएणोसाधो॥एदुखेमोटोअपराधा॥१९५॥

गाथा ॥ चित्तमंतमाचित्तंवा ॥ अप्पनाजइवावहुं ॥ दंतसो  
हणमित्तंपि ॥ उग्गहंसेअजाइआ॥१॥ तअप्पणानेगिण्हंति ॥ नो  
विगिण्हवएपरं ॥ अन्नंवागिण्हमाणंपि ॥ णाणुजाणंतिसंजया ॥२॥

चो.रिषीचोथेकहुंथयोअसूर॥ऊठोचालोउग्योसूरअणउ  
ग्योएणेकह्योउगीयो॥असत्यवचनथीनविसुगीयो॥१९६॥

गाथा ॥ मुसावाउयलेगामे ॥ सर्वसाहूहिगरीहिड ॥ अवि

स्सासोयभूथाणं ॥ तम्हामोसंविज्जए ॥१॥ (दशवै.)

चो.सयलपापमांएमोटुंपापा॥सर्वत्रअधिकोएहनोव्यापा  
नरमुखमंडणवाणीसत्त्या॥तोबोलीजेकांडअसत्त्या॥१९७॥

श्लोक ॥ एकतोअसत्यजपापं ॥ एकतःसर्वमादिशेत् ॥

उभयोस्तुलाविधृतयो ॥ राद्यमेवातिरिच्यते ॥१॥

दुहामुखमंडणच्चउवयणाविणुतंबोलहरंगासीलसरिरे  
आभरणासोनेभारीमअंग१ चो.पंचमरिपनिसुणोविचा  
रा॥बीजउजेहीदेषिअपारा॥एणेनविवस्त्रेढांक्युंअंग॥अंग  
निविराध्योएणेप्रसंग॥१९८॥काउसगनाजेहछेआगारा  
तिहांकहोऊजेहीपरीहार॥ आवश्यकनिरयुगतीइंजोइ॥  
डाह्यानवीउथापस्येंकोई॥१९९॥

गाथा ॥ आएणी उच्छिदिज्जव ॥ बोहीखोहाइ दीहडको  
वा ॥ आगारोहिअभग्गो ॥ उस्सग्गोएवमाईहिं ॥१॥

चो. जेएसुत्रअरथजाणस्यें॥ तेएदुपणमनआणस्यें॥आं  
तरणीगुरुठवणातणी॥तेपणसद्वहस्येंसत्यगणी॥२००॥  
हरीकायनोसंघटकरयो॥ सौचसचितपाणीवावरयो॥चा  
ल्योबीजकायचांपतो॥निरदयनविदीठोसंकतो॥२०१॥  
पृथविवर्णफेरसंजाल॥ इणेंनवीपूज्यापगतेणकाळ॥सो  
क्रमभुइंअधिकीसंक्रमी॥पणनहीईरीयांवहीपडिकमी॥



२०२ एकसोहाथभुइअतिक्रमे॥मुहूरतमात्रजिहांवीसमे  
॥पंधेभुल्योउतरीनइ॥पंडिकमवीइहांइरियावही॥२०३

गाथा ॥ हथसयादागंतुं ॥ गंतुंचमुहुत्तंयंपुणोचिद्रे ॥  
पंधेणवाविचत्तो ॥ नइसंतरणेपडिकमणं ॥१॥

चो. पृथिवीफेरनपूजेपाय॥ईर्यासमितिनराखेठाय॥भू द  
ग अगणि वाउवणसइ॥ दयाचावएऊपरिनही॥२०४॥

गाथा ॥ पायपहेनपसज्जइ ॥ जुगमायाएंनसोहएइरियां  
पुढविदगअगणिमास्य॥वणस्सइतसेमुनिरविख्खो॥१॥ (उपदे.)

घो. मुहपतीनोफटाकोसुण्यो॥पडिलेहतांवाउकायहण्यो  
तवमैकह्योकरोइमकांइ॥तिणिउतरदीधोतेणेठांई॥२०५

तुंतोश्रावकनामैकहाया॥ताहरागुणनवीवोल्याजाय॥छी  
द्रनीहालेतुंरिपितणा॥दुपणनविजुएआपणां॥२०६॥

गाथा ॥ राईसरिसवमित्ताणि ॥ परच्छिद्वाणिपाससि ॥  
अपणोविल्लमित्ताणि ॥ पासंतोविणपाससि ॥१॥

दुहा ॥ लोयपरायाकच्चडा ॥ करेजिसंतअसंत ॥ दोपन  
पिच्छेआपणा ॥ जाहनछेहेनअंत ॥ १ ॥ देशदेशंतरपरभ

मिय ॥ महियलकउतिगदिठ्ठा ॥ तत्तिपियारीपरीहरे ॥ सो  
मेकहिनदिठ्ठा ॥ २ ॥ चो. तोतुंकरनेताहरवाता ॥ अम्हस्युं

नमीलेवादेधाता ॥ वादेअनर्थथायअपार ॥ जुइविमासीपं

चवकार ॥ २०७

श्लोक ॥ वैरवैश्वानरव्याधि ॥ वाढव्यसनलक्षणाः ॥ म  
हानर्थायजायते ॥ वकारोपंचवर्द्धिताः ॥ २ ॥

चो. तेणेअम्हेनकरुंतुजसुंवादा॥तुग्रहस्थसेवंपरमादा॥पा  
लुंहमेंहमारीदीपा॥तुजनेकुणंपुछेछेसीखा॥२०८॥ अणते  
डयोआवेघरमांही॥फरसेअंगेपगेनेवांही॥ अतीवहूजा  
खीजेनरगणो॥तेखीणमांहूएअळखामणो॥ २०९ ॥

आर्या ॥ अनिवेदितप्रवेशी ॥ अंगस्पर्शीविरासनग्रही ॥ अ  
तिबहुभापीचनरः ॥ क्षणेनविद्वेषतांयाति ॥ २ ॥

चो. रुडीसीखएहनेनरुचे॥जीमरोगीनेअन्ननपचे॥नगमे  
चंद्रचारनेजोया॥मेहजवासोसूकोहोया॥२१०॥ पापीनेध  
मीनविगमे ॥असतीसतिसंगेनविरमे॥ अष्टापदनेनगमे  
गाज ॥ऊचाटनेनरुचेकाज॥२११॥ प्रमेहरोगीघृतनवी  
जिमें॥मुरखस्वार्थकाजननमे॥आंखेरोगनोजोहूएसंग ॥  
तोनरुचेवाजतुंमृदंगा॥२१२॥ तिमंतुंजोनेसुमतीविचार॥  
एद्येउत्तरइसोगमाराधामिनुंनहीएअहिनांण॥हितसीपव  
तांरुसेप्राण॥ २१३ ॥ जिनवरवचनेसघळेठाम ॥ जयणा  
एवोलेसविकाम॥जयणाकरतांपापनहोय॥आंगमवचन  
विमासीजोया॥२१४॥

गाथा ॥ जयंचरेजयंचिष्टे ॥ जयमासेजयंसए ॥ जयंभुंजं  
तोभासंतो ॥ पावकम्मंनबंधई ॥१॥ जयणायधम्मजणणी ॥ जयणा  
धम्मस्सपालणीचेव ॥ तवुद्धिकरीजयणा ॥ एंगंतमुहावहाजयणा ॥२॥  
चो. भण्णयागण्णानुंएहजसार ॥ नविकीजेपरपीडलगार  
दयारुपछेसर्वसिद्धांत ॥ वरजेपरनीपीडमहांत ॥२१५॥

गाथा ॥ किंताएपडियाए ॥ गाहाकोडीएपलालभूआए ॥  
नथित्तियंननायं ॥ परस्सपीडानकायव्वा ॥१॥ एयंखुनाणिणोसा  
रं ॥ जनहिंसइकिंचणं ॥ अहिंसासमयंचेव ॥ इतावंतविआणि  
आ ॥२॥ श्लोक ॥ हाष्टिपूतंत्यसेत्पादं ॥ वस्त्रपूतंपिवेज्जलं ॥  
सत्यपूतंवदेद्वाक्यं ॥ मनःपूतसमाचेरत् ॥१॥ १

चो. नेजयणाएहनेमननही ॥ नागिलेंएहविवाणीकही  
॥ एछेसूनानिर्दयव्याध ॥ एहनेकहोकिमकहीएसाध २१६

मंत्रं ॥ भद्रमुहापिच्छपिच्छ सूणोइवनित्तंसो ॥ छक्कायनिमहणो ॥  
कहाभिरमेणसो ॥ (महानि.)

चो. रीपिनेवेसमराचीसकीमे ॥ वेपथकेजेअसंजमरमे ॥ वे  
पलेईविपजोवावरे ॥ मंत्रशकतीविणुंनीश्रेंमरें ॥ २१७॥

गाथा ॥ वेसोविअप्पमाणो ॥ असंजमपएसुवड्ढमाणस्स ॥  
किंपारियात्तिवेसं ॥ विसनमारेइखज्जंतं ॥१॥ (उपदे.)

चो. सचितपाणीफलनेफूल ॥ अनेपिणीग्रहकारजमूल

जतीथकीजिसेवेइस्या ॥ वेप्रवीटंवेरिपिनोतीस्या ॥ २१८ ॥

गाथा ॥ दगपाणंपुष्कफलं ॥ अणेसणिडजंगिहथक्किच्चाइ

अज्ञयापाडिमेवंति ॥ जइवेसत्रिडंवगानवरं ॥ १ ॥ (उपदे.)

चो. सरखेवेपेतहूएसोध ॥ लोकथकीउखांणोलाध ॥ स

रीखाफलआंकेसहकार ॥ जेदसवादिंघणोविचार ॥ २१९

दुहो. एकआंवांनेआकडो ॥ सरीपांफलहोइ ॥ अवगुण

कोईसहजनो ॥ हाथेनचाहेकोई ॥ १ ॥ चो. जोयुंमेंकसि

नेकसीकरी ॥ एनहीसाधुजलासंवरी ॥ परष्यावीणुंन

वीलाजेंपार ॥ अंगारमदकसूरीसंभार ॥ २२० ॥ अथवाए

सूनाथीहीण ॥ सूनाजातीस्वभावेलीण ॥ पणएतेहथी

भारेजोय ॥ व्रतउंचरीविराधकहोय ॥ २२१ ॥

सूत्रं ॥ अहंवावरंमूणो जस्सणंमुहममवि नियमभंग णभवि

डजा एसोनिमभंगंकरेमाणोकेणउवमेडजा ॥ १ ॥ (माहनि.)

चो. सर्वपापनकरुंडमकहें ॥ वलितेणोविरतिनविरहे ॥ तेन

विश्रावकनेनविसांधो ॥ उजयभृष्टतेगणोअसाध ॥ २२२ ॥

गाथा ॥ सव्वतिभाणिउणो ॥ विरईखलुजस्ससव्वियाणथि

॥ सोसव्वविरईवाई ॥ चुक्कइदेसचंसव्वंच ॥ १ ॥ (उपदे.)

चो. जिमवोलेतिसुंनकरेजोइ ॥ मिथ्यातितेसमानकोयामि

थ्यातवधारेतेअवरनें ॥ संकाउपायेअतिलोकने ॥ २२३ ॥

गाथा ॥ जोजहवायंनकुणइ ॥ मिच्छद्विद्वितउहुकोअन्तो ॥  
वढइयमिच्छत्तं ॥ परस्ससंकंजणेमाणो ॥१॥ (उपदे.)

चो. नकरुंपापएसुंमुखकहि ॥ तेहजपापेवरतेसहि ॥ अस  
त्यजाषिमोठोतेह ॥ मायासेवेअतिघणिजेह ॥२२४॥

गाथा ॥ नकरोमिच्छिभणित्ता ॥ तंचेवनिसेवईपुणोपावं ॥  
पच्चख्वमुसावाइ ॥ मायानियडीपसंगोय ॥१॥ (उपदे.)

चो. सुमतिविचारिमनसुंजोय ॥ निरगुणएसाधुकिमहो  
या ॥ जिनवरनेवचनेजेरमे ॥ तेहनेएहनोसंगनगमे ॥२२५॥

रखेएहनिसंगतथकि ॥ आपणिविरतिटलेंश्रावकि ॥ सं  
गतनाछेघणाविरामा ॥ वायसहंसकथाजुओठांम ॥२२६॥

श्लोक ॥ नाहंकाकोमहाराज ॥ हंसोहंसविमलेजले ॥ नी  
चसंगप्रसंगेनमृत्युरेवनसंशय ॥१॥ कुसंगासंगदोषण ॥ साधवो

यांतिविक्रियां ॥ एकरान्निप्रसंगेन ॥ काएघंटाविडंबना ॥२॥  
चो. अंबलिवउंग्यांएकठांम ॥ विणठोआंवोसंगविराम ॥

लिवतणुकडुवापणुंलहयुं ॥ संगततणुफलएवुंकहयुं ॥२२७॥  
गाथा ॥ अंबस्सयनिंबस्सय ॥ दुहंविस्समागयाइमूलाइ ॥

संसग्गेणविण्हो ॥ अंबोनिंबत्तणंपत्तो ॥१॥ (संबोध)  
चो. चोरतणिसंगतजेकरें ॥ चोरतणादुखतेअनुसरें ॥ देखि

लेजलघटिकाहरि ॥ संगेघावसहेझल्लरि ॥२२८॥

चो. त्रविरेसियोविणसेलोह॥ विणसेधर्मकिधेपरद्रोह॥

केसरविणसेलसणहसंग॥ विणसेचित्रगलिनरंगा॥२२९॥

नोजनविणसेविखनेवास॥ विद्याविणसेविणअभ्यास॥

विणसेपरघरहिंडिनाराविणसेगोठकुमाणसधारा॥२३०॥

श्लोक ॥ सर्वथाचौरनैकस्य ॥ विपदेवृत्तशालिनां ॥ वा

रिहारिघटिपार्श्वे ॥ ताड्यतेपश्यन्नहरी ॥२॥

चो. इत्यादिकफलसंगतितणां॥ ग्रंथेदीसेओठांधणां॥ तेणें

आपणांवृतराखोजलो॥ सुमतीसुणिक्रोधेकलकलें॥२३१॥

रेरेनागीलबोलमघणुं॥ तुरहेमुखवुरीआपणुं॥ मोटाना

सांभलतांदोप॥ निश्रंयपापतणोदूएपोष ॥२३२॥ नागी

लचितेमनमांहिइस्युं ॥ कहोएहनेकहीएकीस्युं ॥ दृष्टी

रागेंएपड्योनीसंक॥ तेणेएबोलेछेमतीवंक ॥२३३॥

श्लोक ॥ कामराग स्नेहरागौ दृष्टिराग स्तथैवच ॥ दृष्टि

रागस्तुपापीयान् ॥ दुरुच्छेद्य सतामपि ॥२॥ (वीतरागस्तोत्रे)

चो. रागेरातोजांणेंही॥ गुणअवगुणनीपरीक्षासही॥ वा

घीणगणेंसुंआलुंवाला॥ एहजुओउपदेसहमाला॥२३४॥

गाथा ॥ जोवरसवइएहियए॥ सोतंद्वावेइसुंदरसखें॥ वग्धी

च्छावंजणणी ॥ भहंसोमंचमन्नेइ ॥२॥ (उपदे.)

चो. आगमेपणछेइस्योविचार॥ धर्मनपामेएजणच्यार॥

मननोहठतविमुकोकिमे ॥ साचोवचननतेहनेगमे २३५ ॥

दृष्टीरागेंरातो जेहोय ॥ द्वेषघणुंआणेजेकोय ॥ मूरखनेलहे  
वचनविचारो ॥ विग्रहपाड्योवदेगमार ॥ २३६ ॥

गाथा ॥ रत्तो दुष्टो मूढो पुण्वुग्गाहिउय ॥ चत्तारी एएध  
म्माणरीहा ॥ अरिहोपुणहोइमइअथो ॥ १ ॥

चो. समताजांलगेंआणेनही ॥ तांलगेंधर्मनसमजेसही ॥  
चढतेज्वरेउपधजेकरे ॥ तेअवगुणअधिकेरोधरो ॥ २३७ ॥

श्लोक ॥ अप्रशांतमतौशस्वतं ॥ सद्वाचप्रतिपादनं ॥ दोषोया  
व्यनवोदीर्णं ॥ असनीयमिवज्वरे ॥ १ ॥

चो. पड्योकदाग्रहमांड्योजुगती ॥ तेहनेकहेधर्मतीविग  
ती ॥ चर्मतणोजेकरेआहार ॥ तसमुखस्योकपूरप्रचार ॥ २३८

गाथा ॥ कुग्गहगहगहिआणं ॥ मुढोबोदेइधम्मउवएसं ॥ सो  
चम्मासीकुक्कर ॥ वयणंमिखिवेइकंपूरं ॥ १ ॥ (शष्टिंशः)

चो. सहसगमेंदीजेउपदेश ॥ भारीकर्मनसमजेलेस ॥ ब्रह्म  
दत्तराजाजीमधार ॥ वलीउदाईनृपमारणहार ॥ २३९ ॥

गाथा ॥ उवएससहस्सेहि ॥ वोहिज्जंतोनंनुइइई ॥ को  
विजहवंभदत्तराया ॥ उदाइनिवमारउचेव ॥ १ ॥ (उपदे)

चो. नागिलप्रतेकहेएवाणि ॥ हर्वेनरहस्युंतारीकोण ॥ दूध  
मांहितुंपूराजोय ॥ केहेतुंकिमसमकितधरहोय ॥ २४० ॥

ममजंपोत्रतिवहुलावयण॥कर्मचारेंजसुढांक्यांनयण ॥

तेहनेदिजेहितउपदेश ॥ महादोपतेथायअशेष ॥२४१॥

दूहा. अक्षरदीवोगुरुवयण॥हियइनविसिआजाह॥ पैसे

पमाणेलोचणे ॥ जगिअंधारउंताह ॥२॥

गाथा ॥ मामाजंपहवहुअ ॥ जेवदाचिकणेहिंकम्मेहिं ॥

सज्जोसितेसिजायइ ॥ हिउवेदेसोमहादोसो ॥२॥

चो. तेणेकारणएसाधुजांण॥मुक्यहाथमुजघणुंमताण॥

जोएहोसेघणाकुसिला॥अथवाजोएहोसेसुसीला॥२४२॥

तोपणमेंएंगुरुआदर्या॥घणेगुणेदिसैपरवर्या ॥ एपा

सैहंलेसुंदिख ॥ पालिस्युंनिरतिएहंनिसीख ॥२४३॥

दुहा. वाइहणंतबुडंतजलि॥कमलनेमेल्यउजेहि॥रुचंता

सरिसउमरण ॥ आगमियउंनसलोहि ॥२॥ चो.

तुंजेकहेअछेतेधर्म ॥ तेहतणोसाचोछेमर्म ॥ पणतेकहो

कुणपालिसके ॥ इसेनवलसंधयणेथके ॥ २४४ ॥

चो. आपआपणीकरणीकरी॥सहुजासेपारउतरी ॥ तो

स्युंपरसाहमुंजोईये॥परनाकसमलसुंधोईये ॥२४५॥

आपणेदेखिरिपिनोवेपा॥करीएआदरअंतीहविशेष ॥गु

णलीजेअवंगुणछांडीए॥तपसंजमनीखपमांडीए॥२४६॥

दुहो ॥ उत्तमआदरीयाह॥ उदाउभगीएनही ॥जिमहरी



( ६२ )

धनूरांह ॥ विरुआहंवीरचेनही ॥१॥ चो. तोतुंमुकने  
माहारोहाथ ॥ जायवेगलोरिषिनोसाथ ॥ नागीलतो  
पणकरुणाआण ॥ सुमतीप्रतेवोलेछेंवाण ॥२४७॥  
जेनिरगुणहोयप्रांणीआ॥तेउपरपणकरवीदया ॥संघले  
ससीअजुवालुंकरे ॥ निचहघरथीनवीउसरे ॥२४८॥

श्लोक ॥ निर्गुणेश्वपिसत्वेपु॥ दयांकुर्वीतिसाधवः॥ निहिसंह  
रतेज्योत्सनां ॥ चंद्रश्रंडालवेइमतः ॥२॥

चो. एहसार्थेममजाएसुमती ॥ एनिद्वंधसदीसेंकुमती ॥  
हितकाजेतुजदउछुंसीख॥एहपासेंनविजीजेदीपं४९॥  
चो.तुंतोअर्थिछेधर्मनो ॥मानवचनमाहारुंएकमनो॥वारी  
छेनेमिनाथनो ॥ घणोजोगमिलसेंसाधनो ॥२५०॥  
लोकतणोउखाणोजोया॥बंधवउतावलोमहोय ॥नेटेसर  
सेसाचिकाज॥खोटुंकरतांलेहेस्योलाज ॥२५१॥

श्लोक ॥ किंशूकेशूकमातिष्ठ ॥ वतभाविफलोशया ॥ वा  
ह्यरंगप्रपंचेन ॥ केकेनानेनवंचिताः ॥२॥

दुहो. दाडीमकेरेफुलडे ॥ जमराप्रितमबंध ॥ जोपणअ  
तिहेरातडो ॥ तोहेनदेसेगंध ॥१॥

चो. पलासफुल्योजइगहगह्यो॥फलनीआसेंपोपटरह्यो॥  
धुरतनोनवीलहोप्रपंचा॥वाह्यरंगेकीओवहुसुचंग॥२५२॥

चो.हरडेतणुनिहालिवृक्ष ॥मनमांपाम्योसुडोहर्षं ॥ फल  
खाधुंपाणीवावर्युं ॥ पाछलनपिउंसवीनिसर्युं ॥२५३॥

श्लोक ॥ हरीतक्याद्रुमद्रप्रवा ॥ शुकोहर्षमुपागतः ॥ फ  
लंभुक्त्वा जलंपीत्वा ॥ पूर्वमुक्तंचनिःसृतं ॥१॥

दुहा. धंतूरोघरीवावियो ॥ आवाभरियेदेशि ॥ डहकीडह  
रकिफूलडो ॥ फलखातिजाणेशि ॥१॥ लाईलिवमराच  
॥ ओलावेरायणतणें ॥ फलजोइनेचाखा ॥ लाभेजेमपटंतरु  
॥ २ ॥ चो.इत्यादिकसमझाव्योघणुं ॥ तोहिनछंडेहेकड  
पणुं ॥ पुखरावर्तनचालेंजोर ॥ मगसेल्याप्रनिअतिह  
कठोर ॥२५४॥

गाथा ॥ अणुसंज्ञयवहुविहं ॥ मिच्छद्विद्वियजेनराभहमा ॥  
वद्वनिकाइयकम्मा ॥ सुणतिधम्मनयकरंति ॥१॥ (उपदे.)  
दुहा आसन्नाहिसिद्धिजेहा ॥ थोडेतसुनिर्वेद ॥ चारीकर्मा  
घोरहुं ॥ मूगहजिमदुरभेद ॥१॥ पगलगिपापरजाह ॥  
आडीताहअजाणवा ॥ सुवचनसुगुरुतणाह ॥ नाखीता  
लागेनहीं ॥२॥ चो.करेकिर्युंसमझावणहार ॥ जोहुइंश्रो  
तामूढगमार ॥ वेढालोलाकडोनकपाया ॥ तिखेशस्त्रेमोटे  
घाय ॥२५५॥

श्लोक ॥ किंवाकरोत्यनार्याणां ॥ उपदेष्टांमुवागपि ॥ त

क्षयतीक्ष्णकुठारोपि ॥ दुर्दासिणिविहन्यते ॥१॥

चो. एकउखांणोइमकहेंलोक ॥ अबुझनेसमजाव्योफो  
का ॥ लिवेवेठुंजेहनंचिता ॥ किमतसुमनमानेअमृत २५६ ॥  
दुहा आंबोकदिमवाडिकरि ॥ गहिलालींवमराचि ॥ मा  
जनजाणेरूखको ॥ फलजोईरसचाखी ॥ १ ॥ फलजोइर  
सचाखीयो ॥ दूपणलागुंसीस ॥ मुंचितत्रेठोलींवसुं ॥ क  
डुओतोहेविस ॥ २ ॥ चो. सुरजचंद्रहोवेंनिरमला ॥ दि  
वाकोडींजजेउजला ॥ अंधनदेखेकांडतोय ॥ तिमअज्ञानी  
अंधोजोय ॥ २५७ ॥

श्लोक ॥ उदितौचंद्रादिसौ ॥ प्रबलितादिपकोटिरमला

पि ॥ नोएकरोतियथांधे ॥ तथोपदेशस्तमोघानां ॥२॥

चो. कहोकिमथायप्राणप्रित ॥ एहविमासिसुधिरिता ॥ धरि  
वैरागरहयोतेउदास ॥ नागिलतजेसुमतिनीआसा २५८ ॥  
दुहा. प्रितिनप्राणेहोइ ॥ प्रितिनपरिभवसासहे ॥ लडावि  
तिलोइ ॥ विवइविकलियउत्तणे ॥ १ ॥  
चो. कुनारिकुठितबंधकुनेह ॥ कुदेसकुछितकुलगणएह ॥  
कुमित्रतोपरिहरिएसंग ॥ जोवंछिजेसुखअमंग ॥ २५९ ॥

श्लोक ॥ कुभार्याचकुबंधुश्च ॥ कुस्नेहंकुत्सितंकुलं ॥ कु

देसंचकुमित्रंच ॥ दूरतःपरिवर्जयेत् ॥२॥

चो. न्यायपथचालेजेकोय ॥ तसुतिप्रचसखायतहोय ॥ प  
 णउन्मार्गजातोदेखा ॥ मूकेबंधवसंगोउवेखा ॥ २६० ॥

उलोक ॥ यांतिन्यायप्रवृत्तस्य ॥ तिर्यचोपिसहायतां ॥ अ  
 पथानंतुगच्छंतं ॥ सोदरोपिविमुंचति ॥ १ ॥ दुहो. रूसेसज्जनजनसवी ॥ हसेवलीदुरजनलोक ॥ जिन  
 वरआणवंहतमा ॥ जीमंजावीतेमहोय ॥ १ ॥ चो. नागीले  
 कीधाघणाउपाय ॥ तोएसुमतीनआव्योठाय ॥ नागिलेते  
 मनरीसनथाय ॥ पणअतीघणुसुमतीअमलाय ॥ २६१ ॥

दुहा ॥ वाएहालेपान ॥ तरुवरपुणहालेनहीं ॥ गुरु  
 आएहजिमान ॥ एकबोलेबीजासहे ॥ १ ॥ खमिये  
 दुठनबोलिये ॥ खमतानथिसुढोप ॥ अमियरसायन  
 परिणमे ॥ अंगेजेमाररोस ॥ २ ॥ चो. नागीले  
 मेहल्योनागिलेसुमती ॥ जाण्युएहनेव्यापकिमुमती ॥ हवेक  
 ह्यानोकांइनलाग ॥ हसपणुनविपांमेकाग ॥ २६२ ॥ दुहा.  
 पांखसहितउडेगयण ॥ गंगांनीरेन्हाय ॥ श्रीब्रह्मकहेतोहे  
 कीमें ॥ वायसहंसनथाय ॥ १ ॥ वातकरंताजांहांलगे ॥ मा  
 णसंआणेश्रीत ॥ तांलगेतेकरवीसही ॥ चतुरतणीएरीत ॥  
 ॥ २ ॥ तेतोकीजेरंग ॥ जेतेमाणसरंजीए ॥ जेदिसेरेविरंग ॥  
 तोरीसरंगमेहेलीए ॥ ३ ॥ मूरखचरचोकदाग्रहं ॥ तेप्रतेजे

उपदेशते एकांइस्वारथनवीसरे।केवलकायकिलेस॥४॥

गाथा ॥ दुल्लहजणंमिपिम्मं ॥ खलेसुमिस्तिजडसुवएसो ॥

कोवोअसमथ्नणे ॥ णिरथउणथिसंदेहो ॥१॥

चो.धर्मकर्मजांमनहूइं प्रीति॥तांलगेंराखेसघलीरीत॥प्रि  
तविनाजेखेंचाताण॥तेणेगुणनहुवेंपणथायहाण ॥२६३॥

दुहा ॥ नेहपणठइहेसही॥ केहीखेंचाताण॥भाग्युंमोती  
जोजुडे॥तोमनत्रावेठाण ॥१॥ ज्ञाग्युंजाकडुंजोहडु॥स

लसूत्रेंसंधाय॥सलज्ञाग्युंपणमाणसह॥जिमतिमनविसं  
धाय॥२॥हियानकीजेहरखडो॥निरवलियासूंनेह॥जेति

लतेलहसुंगया॥खलसूकिसोसनेह ॥३॥ तिलहतिल  
तणताउपर॥जोनेहेनचलंति॥नेहपणठेतोवितिल॥तिल

फिडिखलहुंति॥४॥ चो.वावनाचंदनथीजोहुओ ॥ तोहे  
अग्निप्रजालेजुओ॥किर्युंकरेमाणसकुलवंत॥जातिअ

साधुनथायसंत ॥२६४॥

श्लोक ॥ चंदनादपिसंभूतो ॥ दहत्येवहुताशनः ॥ विशिष्ट  
कुलजातोपि ॥ यःखलःखलएवसः ॥१॥

चो.बंधववेनागिलेनसुमति॥पुणगुणजोतांमोटीविगती॥  
बोरतणाकांटानीपरें॥ जोईवीमासीमनअंतरे ॥२६५॥

श्लोक ॥ एकोदरेसमुत्पन्ना ॥ एकनक्षत्रजातकाः ॥ नभ

वंतिसमंशीला ॥ यथावदरिकंठकाः ॥१॥

चो. हयगयलोहकाष्ठपाषाण ॥ वस्त्रनारीनरनीरप्रमाण ॥

एकएकथीअंतरघणा ॥ श्लोकथकीजोजोविवरणा ॥ २६६ ॥

श्लोक ॥ वाजिवारणलोहानां ॥ काष्ठपाषाणवाससां ॥ ना  
रीपुरुषतोयाना ॥ मंतरंमहदतरं ॥१॥

चो. नागिलकहेंसुमतिसुणवात ॥ थिरालाछिएवातवि

ख्यात ॥ उतावलामागणपाललिया ॥ सुसतेमोटांदेउल

कियां ॥ २६७ ॥ अविमास्युंजेकारजकरें ॥ तसपछितावपछे

मनधरे ॥ जावजिवलगेहुएमनसाल ॥ श्लोकअरथमनमां

हिंनीहाल २६८

श्लोक ॥ अविमृश्यरुतंकार्यं ॥ नगुणायनृणांभवेत् ॥ किं

तुतंतनुतेतापं ॥ जीवतांयातिह्योनही ॥१॥

दुहा. करचोकामविचारविन ॥ नरनेगुणनवीथाय ॥ अ

तिविस्तारेतापने ॥ जिवितअरतांजाय ॥ जाबुद्विपछेसंप

जे ॥ सोजोपेहेलीहोय ॥ काजनविणसेआपणुं ॥ दुर्जनहसेन

कोई ॥ २ ॥ चो. सर्वरोगहरेशहकार ॥ जयरायेवाव्योसुविचा

र ॥ करिउतावलतेछेदिउ ॥ पछेपछितावेजेदिउ ॥ २६९ ॥

श्लोक ॥ यथाश्रीजयराजेन ॥ चतःसर्वरुजापहः ॥ रभ

साछेदितोजज्ञे भृशंसंतापपोपक ॥१॥

अविमासेजिमकोईब्राह्मणि॥पसतायेनोलीओहणि॥ ति  
मतुंकरिसपछेपस्ताव॥कुगुरुसंगवाधेनवव्यापा॥२७०॥

॥श्लोक॥ यथाचारभटानारी ॥ नकुलंहितकारकं ॥ अ  
विमृश्यस्वयंहत्वा ॥ संतापंपापसंभृतं ॥१॥

चो.तेणेकारणगुरुपरिक्षाकरो ॥ पछेतासुसंगेसंचरो॥जो  
पणजेतेलेहेसोसाथ॥पणदोहिलोश्रीगुरुहाथ॥२७१॥

गाथा॥ वच्चिहिसितुमंपामिहिसिसरोवरं॥रायहंसकिंज्जं॥  
माणससरसारिच्छं ॥ गुहविभंगंतोनपामिहिंसि ॥१॥

इमबहुपरतेणेगाथाजणि ॥ सुमतिप्रिच्छव्योहितगुणगी  
णि॥पणकांइंनविमानिवात।दृष्टिरागेजसनेदिधात२७२  
वारंतांपणतेनवीवलयो॥जईकुगुरुनेसंगेमिल्यो॥सरषेस  
रिषाराचेलोगं॥गमैसहुनेसरपोसंजोग ॥ २७३ ॥

गाथा ॥ हंसारच्चांतिसरो। भमरारच्चांतिकेतकिकुसुमे ॥  
चंदणवणेभुअंगा ॥ सरिसासरिसोहिरच्चांति ॥१॥

दुहा. कथकरंकहिहंसरि॥गादहभावयेछार॥ पंडितराचे  
पंडिआ॥गम्मारइगम्मार॥१॥जांहाजेहउचरूकणउ ॥  
तांहितेहिसन्न॥नमरुफुल्लइरइकरइ।टिहुइअकइयपन्न२

चो. जाणेकुणमाणसनुंचित्त॥जोपणरहेएकठानित्या॥ उ  
दाईनृपनोमारणहारा।वारवरसरह्योगच्छमोझार२७४

पणकिणहेनवितेउलप्पो ॥ मोरेआखोविसहरजप्पो ॥

वाहिरआंवाोमिठेरसे ॥ पुणकसाओतसुजितरवसे ॥ २७५ ॥

श्लोकः ॥ मयूरतवमाधुर्यं ॥ वचसैवहिद्रश्यते ॥ उदर  
 आसनिस्त्रंश ॥ कर्मणादारुणोभवान् ॥ २ ॥

दुहा मायाविआमाणासा ॥ किमपतिज्जणजायानीलकंठम

हुरउलवे ॥ सविसभुअंगमखाय १ आवउजणीप्रसंसीअ

इं ॥ रूपहमाहेराहुतेनरकेमपतिजिये ॥ मुहिरसचित्तिक

साउ२चोतिमएनामैश्रावकसुमतिपणपरिणामेगाढोकु

मति ॥ गुणविणुं नामेंकिजेकिस्थु ॥ लोकतणुउपाणुंइस्थुं ॥

७६ दुहा ॥ फोडिनामेजेसीयलि ॥ मुहरोविसनुंनामा ॥ सउं

कनामजेवेहनडी ॥ तरणेनामकुनाम ॥ १ ॥ अमरमरंतो

दिठ्ठमें ॥ धणचारतधनपाला ॥ लखमिलावेलाकडां ॥ न

लोसठंठणपाला ॥ २ ॥ चो. नामकपूरदेनापेलूण ॥ लावण

हिणोनामेसलुणा ॥ असुजगंधकस्तूरिनाम ॥ भोलोनाम

पणविरुओठाम २ ७ ७ ॥ श्रीब्रह्मकहेतिमतसुनांमा ॥ समकि

तविणुंगणीएपरिणाम ॥ अतिकदाग्रहचरियोवहे ॥ ना

गीलतवअणवोल्पोरहे ॥ २ ७ ८ ॥ कलियुगनुंजोओसर

रहये ॥ अथवामोनहंसजोवहे ॥ टिटोडोजिमकडुओलवे ॥

तिहांहंसअवसरजालवे ॥ २ ७ ९ ॥



श्लोक ॥ अपसरणमेवयुक्तं ॥ मौनंवातत्रराजहंसस्य ॥  
कटुनिकटुचाटुवर्ति ॥ वाचालटिड्भिभोयत्र ॥ १ ॥

चो. भाई उपरनधरचोराराग ॥ उवेप्याजे ऐश्रीवीतराग ॥ हो  
एहारगतीजेहनीजीसी ॥ होयजावनातेहनेतीसी ॥ २८०

गाथा ॥ पीऊणपाणीअसरवरस्स ॥ पिट्टिनदितिसिंहिडिंभा  
॥ होहीजाहकलावे ॥ ताणंविअतारिसाबुद्धी ॥ १ ॥

चो. जेसिखामणनागीलेकही ॥ भरघाघडाउपरतेवही ॥

कुलवंतजाणंतोजिनधर्म ॥ मनमांआणेसाचोमर्म ॥ २८१

दुहा ॥ एकदुज्जएनेबोरवणा ॥ जइसींचेअमीएण ॥ तोइ

सुकंटाज्जणा ॥ जातितणेगुणेण ॥ १ ॥ दुधेसींच्योळि

बडो ॥ थाणुंकीयुंगुलेण ॥ तोहीनछंडेकडवापणुं ॥ जातित

णेगुणेण ॥ २ ॥

श्लोक ॥ यद्यपिमृगमदचंदन ॥ कर्पूरागुरुसुवासितोलशुनः  
तदपिनमुंचतिगंधं ॥ प्रकृतिगुणाजातिदोषेण ॥ १ ॥

दुहा ॥ अत्रगुणजांहसररि ॥ फेडीताफिटेंही ॥ वसेजिचो

षइनिरि ॥ तोइगंधीलामांछला ॥ १ ॥ चो. सुमतीग्रहेतसु

पासेदीषा ॥ पालेतेहनीसघलीसिख ॥ पांचमासहुआजेट

ले ॥ महादूकालपड्योतेटले ॥ २८२ ॥ सगोसगासुंप्रेम

नधरे ॥ मातावालकनेपरीहरे ॥ कुलक्रमनीलोपाएवाटा ॥

मोटा लोक धरे उचाट २८३ ॥ एणीपेरे बारवर सनिगम्या  
॥ तेरिपिछह परदेसे नम्या ॥ अंते विणुआ लोए मुवा ॥  
व्यंतरनावाहनसविहूआ ॥ २८४ ॥

गाथा ॥ कंदप्पमाभिउंगं ॥ किंवि सिसंमोहमासुरत्तंच ॥  
एयाउडुग्गईउं ॥ मरणंमिविराहि एहंति ॥ २ ॥

गाथा ॥ बालमरणाणिवहुसो ॥ अकाममरणाणिचेववाहि ॥  
आणिमरिंहंति तेवराया ॥ जेजिणवयणेनयाणति ॥ २ ॥

चो. तिहांथीचविमलेछतेहसे ॥ अन्नक्षअपेयघणाचारवसे ॥  
निर्दयपुणेहणसेजीव ॥ महापापकरसेतेसदीवा ॥ २८५ ॥  
पापध्यानेआउखुंगमी ॥ तेजासेपृथविसातमी ॥ दुखभोग  
वितिहांथीमरी ॥ अनेकजोनिमाहिं अवतरी ॥ २८६ ॥  
त्रिजिचउवीसिइच्यार ॥ समकितलेहेसेसुद्धअपार ॥ पा  
लीसमकितनाआचार ॥ उत्तमगतीलेहेसेअवतार ॥ २८७ ॥  
त्रिजेअवेमुगतिजायसे ॥ कर्मखपावीसुखीयाथसे ॥ अन्न  
व्यपांचमांहीजेवडो ॥ नवीजासंमुगतिबापडो ॥ पुछेगौत  
मजिणवरपास ॥ कहोसुमतिगतिज्ञानप्रकाश ॥ २८८ ॥  
भगवानभापेगौतमसुणो ॥ भव्यजीवछेसुमतितणो ॥ पर  
माधामीमाहिगयो ॥ कहोअगवानतेइमकिमथयो ॥ २८९ ॥  
रागद्वेषमिध्यातेभरयो ॥ अतिघणोतेणेकदाग्रहकरयो ॥

नागिलनोनधरयोउपदेश ॥ सूत्रउथाप्योतेऐआसेसं  
 ॥२९०॥परमारथनंलह्योसूत्रनो॥निंदकसकलसाधुपंथ  
 नो ॥ अनाचारवखाप्योघणो॥निंदकथयोनेमिजिनत  
 णो॥२९१॥महापापइमसंच्योघणुं॥ पास्योपरमाधामी  
 पणुं॥ तिहांथीमरीघणाचवन्नमि॥कालअनंतोतेनिगमी  
 ॥२९२॥अनेकपुदगललगितेजांण॥ चिहुंगतिमांहिकर  
 सेठाण॥बहूशुतलेहसेएहविचार ॥ अनेकपुदगलनोसं  
 चार॥२९३॥समकितलाधेपुदगलअर्थ॥लहेजिवनिश्च  
 यसुंसिध ॥ एटलामांहिसमकितलेहे॥पणसंसारनअधि  
 कोरहे ॥ २९४ ॥

गाथा ॥ अंतोमुहुत्तमित्तपि ॥ फासिअंजेहिहुब्जसम्मत्त ॥  
 तेसिंअवदुपुगल ॥ परियटोचेवसंसारो ॥१॥ (नवतखेपु.)  
 थोडासंखेपेन्नवसुणो ॥ विस्तरहुएकेहेतांअतिघणो॥त्रि  
 छा लोकविचालविचार॥सघलाद्वीपसमुद्रमझार ॥२९५  
 जंबूद्वीपविचालेमेरु॥लवणसमुद्रविटयोचिहुंफेर ॥ जि  
 हांकणसिंधुनदीछेमिलि ॥ तिहांथकिदक्षिणदिसेवलि  
 ॥२९६॥ मुकयाजोयणपंचावन्न॥ वेदीमांहेएहवचन॥अ  
 छेएकथलमोटोठामा॥प्रतिसंतापदायकतसुनामा॥२९७  
 तेछेसाढाजोयणवार॥ हस्तिकुंभथलनोआकार॥उंचुंल

वणसमुद्रजलथकी॥अउठजोयणजाणोएवकी॥२९८॥  
 तिहांगुफाछेसततालीस॥ नजणाएतिहांरातीनेदीस ॥  
 सदाकालदिसेअधार॥जुगजुगअंतरतिहांविचार२९९॥  
 तिहांजलचारिमाणससवल ॥ सूरदुर्षेउद्वसेकमल ॥  
 मंसाहारिमहाकठोर॥पापरूपदिसंताघोर॥३००॥ का  
 यासाढाबारेहाथ॥रूपहीणकलहप्रियसाथ॥ तिहांवली  
 लवणसमुद्रमझार॥रत्नद्वीपमोटेविस्तार ॥ ३०१ ॥ ते  
 थलथीछसेकत्रिस॥ जोयणमानकहेजगदीस ॥ वज्रसि  
 लाघरटाधणुविस ॥ तथालघुविधणुउगणिस॥ ३०२ ॥  
 वलिकेईधणुंदसअडवार॥सातधनुपपरिमाणसंजार ॥  
 तेघरटानापुडऊघाडि॥कलमांडिकांइंकाठलगाडि३०३  
 तेहमांहितेमुकेवणा ॥ मछमंसमधुमदसांधणा ॥ वलि  
 बहुजरितेहनाठांमडां॥आवेमिलीतेथलढुंकडा ॥३०४॥  
 तेमाणसनेगंधेकरि॥जलचारिवाहिरनिसरी॥माणसनी  
 पुंठेतेजाय॥क्रोधवस्पाआवेतेणेठाय ॥३०५॥ तिहांमधु  
 मंसपड्यातेदेख ॥ जिभस्वाढेचाखेविसेप॥ वलितेहानि  
 पुंठेओजाय ॥ तिमतेमाणसआवांजाय ॥ ३०६ ॥ वार  
 वारनापेमधुमांस॥तिमतिमतेअतिकरेपरांस ॥ आणेघ  
 रटसीलानेपास ॥ आपरहेअळगाजइनासि ॥३०७॥

छेपाछलोविचार॥पंडितनरएलहेसेसार॥३३४॥

गाथा ॥ मुरनेरइएहिंचिय०॥ ( पूर्ववत्. )

चो. अविरेतसमकीतधरतिहांथई॥ पेहेलीनरकेतीहांथी  
जई॥सेठतणेघरतीहांजनमसे॥ साधुतणाव्रततीहांपाम  
से॥३३५॥ पंचअनुत्तरमांहिविमान॥ तिहांअवतरसेंम  
हाप्रधान॥तिहांथीचक्रवर्तिपदलही॥महासत्वबळहोसे  
सही ॥३३६॥ तिहांसमकीतचारित्रआदरी॥कर्मआठ  
संचयक्षयकरी॥ सुमतिजिवजासेसीवपुरी॥अनंतसुषप  
दवीअनुसरी॥३३७॥ वीरजिणेसरकरुणाकरी॥गौतम  
नेद्येशिक्षाखरी॥ स्वार्थविणुंउपगारीस्वामी ॥ अविचळ  
सुखआपेंसीवठाम॥३३८॥ सुणतुंगौतमचित्तविचार॥  
वेसीअभिमुखसनामजार॥ परपाखंडनेनीन्हवतणी॥  
करसेजेहप्रसंसाघणी ॥३३९॥ तेपुणपरमाधामीहसे॥  
सुमतितणिपरिदुःखपामसे॥तेणेकारणतससंगतितजो॥  
सुधुंसमकीतचारित्रजो ॥३४०॥ सुमतितणुंएकह्युंच  
रित्र॥ कुसाधुसेवाअपवित्र॥ एहउपरहवेंकहेंउपदेश ॥  
तेहकरोजिमटळेकलेश॥३४१॥ मुनिसाहुणिश्रावकश्रा  
विकां॥ सूत्रेजावअणलहताथका॥ परपाखंडिनिन्हवत  
णि॥ करेप्रसंसाजावेघणी॥३४२॥ गमतुंवालेतेहजतणुं

॥ मठआलेंतेहनेवेसणुं ॥ ग्रंथत्रर्थनोकेहवोतासा ॥ एहथी  
हुएसमाकितनोनास ॥३४३॥ तपसंजमपडितपणुंक्रिया  
॥ सजामांहिजेणेंवखाणिया ॥ तेपरमाधामिथायसैं ॥  
दुर्लभवोधिपुणजविहोसे ॥३४४॥

सूत्रं ॥ तहायनेभिख्खा भिख्खणीवा परपासडाणंपससंक  
रेब्जा जेयाविण्हगाणपसंसंकरेब्जा जेणंणिण्हगाणंअणुकूलभासे  
ब्जा जेणंणिण्हगाण ॥ आययणंपवेसेब्जा जेणंणिण्हगाणं गंधस  
थ पयख्खरंवापस्वेब्जा जेणंणिण्हगाणं कायकिलेसाइएतवेइवा सं  
नमेइवा नाणेइवा विन्नाणेवा ॥ सुइएवा पंढिच्चेइवा अभिमूहसु  
दुपरिसाएसलाहेब्जा सेवियणंपरमाहम्मिएसुंडवब्जेब्जाजहासुमति.

गाथा पयअख्खरंपिजोएगं ॥ सव्वन्नुहिंपवेइयं ॥ नरोएब्बअन्न  
हाभासे ॥ मिच्छादिक्खिसनिच्छयं ॥१॥ (माहानि)

चो. पदत्रक्षरनेंएकविचार ॥ वीतरागनोभाषितसार ॥  
नसद्वहेंमनमांहिलगार ॥ मिथ्यातितेनिश्रयधार ॥३४५॥  
एमजाणिदरसणआलाप ॥ संसर्गसंभारिपाप ॥ मोक्ष  
पंथनोत्ररथिजेह ॥ निश्रयसर्वतवरजेतेह ॥३४६॥

गाथा ॥ एवंनाऊणसंसर्गि ॥ दंसणालावसंधवं ॥ सं  
वासंचाहियाकंखी ॥ सव्वोवाएहिंवब्बए ॥१॥ (माहानि.)

चो. गीतमपुछेभगवनकहो ॥ तुमतोज्ञानवलेंसहूलहो ॥

॥ सुमतितेणचवसमाकितलाध ॥ तोतिहनोएस्योअप  
 राध ॥३४७॥ चवस्थितितेणैकरिएवडि ॥ वीरकहेंकरु  
 णारसचडि ॥ आगमवचनविनाजेवेस ॥ तेजाणोसवि  
 कायकलेस ॥ ३४८॥

सूत्रं ॥ गोयमाणं जंमागमवाहाए ॥ लिंगग्रहणंकीरइ तंडंभ  
 मेवकेवलं ॥ सुदीहसंसारहेउभूयं णोणंपरियायंलिखइ ॥ तेणेवय  
 संजम्मंदुकरंभन्ने ॥१॥ (माहानि)

चो. कुसिलानिन्हवजोनवितजे ॥ तोकिमसुधुसमाकित  
 भजे ॥ मोक्षमारगअध्ययनेसार ॥ भाष्योछेंसुणएहवि  
 चार ॥३४९॥ जिवादिकजाणेनवतत ॥ गितार्थनेसेवे  
 नित ॥ ज्ञानक्रियाविणुजिनसासनि ॥ नसेववावलिप  
 रसासनि ॥ ३५०॥

गाथा ॥ परमथसंथवोवा ॥ सुढिइपरमथसेवणंवावि. ॥  
 वावन्नकुढंसणवज्ज ॥ णायसम्मत्तसहणा ॥१॥ (माहानि.)

चो. कहोकिमजाण्योजायकुसिला ॥ तेहनालक्षणसुणोसु  
 सिला ॥ सन्निधीआधाकरमिलिये ॥ जलफलकुसुमनजे  
 णैमुकिये ॥ ३५१॥ एकदिवसमहिं बहुवार ॥ लियेनि

त्यअतिसरसआहार ॥ एलचीलवंगआदितंवाला ॥ स्वा  
 देवाहोकरेकलोल ॥ ३५२॥ वस्त्रपात्रपडिलेहेंनहि ॥ सु

खसज्याबहुवस्त्रेग्रहि ॥ धीउपात्रपेहेरेवाणही ॥ तुंडमुंड  
 मुंडावेसहि ॥ ३५३ ॥ कारजउपजेआदरकरे ॥ रजोहर  
 णमुहपतिधरे ॥ निजछंदेएकलडोफीरे ॥ रागगीतनोप  
 रीचयकरे ॥ ३५४ ॥ मढदेवलनितुपूरेवास ॥ देहरास  
 रपूजवेअभ्यास ॥ देवद्रव्यजोगवेनिसंका ॥ सूत्रवचनलो  
 पेमतिवंक ॥ ३५५ ॥ करेकरावेअतिवाचाल ॥ जिनहरअ  
 नेवलीपोसाला ॥ भापासमितिनकांइलहें ॥ ज्योतिपनि  
 मितविविधपरेंकहे ॥ ३५६ ॥ नाहणउगटणांव्यापार ॥  
 करेपरिग्रहसंचेफार ॥ गामकुलादिकनोकरेमोह ॥ स्त्रीना  
 टकप्रियस्त्रीस्युमोह ॥ ३५७ ॥ मंत्रयंत्रवैदकनांपाप ॥ मो  
 होटातेहनेमंडेव्याप ॥ सेवारायतणीवलिकरे ॥ पापत  
 णुसाहसआचरे ॥ ३५८ ॥ गुणवंतउपरआणेरिस ॥ का  
 ठेसुविहीतनावहुदोष ॥ वारेजातांमुनिवरपास ॥ जांण  
 केराखेवांधीपास ॥ ३५९ ॥ साचोधर्मनकरवादीए ॥ क  
 लिकंदलउदेरिलहें ॥ प्रजावनादेपिकरेरीस ॥ करीकं  
 गाईफोडेसीस ॥ ३६० ॥ लोअहेतभटाईकरे ॥ गृहीत  
 णागुणमुखउचरे ॥ जिनप्रतिमावेचेलोभिया ॥ वसीकर  
 णथंअणमोहिया ३६१ ॥ चौथाअतनिदृढतानहि ॥ व्या  
 जेधनदेजेहवाअही ॥ चढडसिसागरथेल्येजेह ॥ उत्तम



अधमनजोएतेह ॥३६२॥ शकुनजोईदेमुहुरतघणां॥सा  
 लइपाककरेअनतणां॥अहवाहरावेश्रावकघरे ॥ गोत्रज  
 निवलीपूजाकरे॥३६३॥मूलकरीसमकितव्रतदेत ॥ उज  
 लवेपधरेअतिखंता॥इमजेसावद्यसेवेसदा ॥ जिणवरव  
 रजावेसर्वदा ॥३६४॥ निद्वंधसजिनधर्मेहीण॥ सांतर  
 सपरमादेलीण॥ उच्चयभृष्टतेजाणोसहि ॥ तेहपासेसम  
 कितगुणनहि ॥ ३६५ ॥ तासुवेपलेपेनगणाय ॥ विणस  
 मकितनविसफलुंथाय ॥ वंदणनमणनकरवोतास ॥ तेक  
 रतांहूयेसमकितनास ॥३६६॥ एऊपरगाथासांभलो॥  
 मनमांहिमुकोआमलो॥पापश्रमणतेगणोकुसिल॥इएव  
 चनेमकरजोढील ॥ ३६७॥

गाथा ॥ संनिहिमाहाकम्मं । जलफलकुसमाइसवसाच्चि  
 चं ॥ निच्चदुत्तिचारभोयण ॥ विगइलवंगाईतंबोलं ॥१॥ वथं  
 दुप्पाडिलहिय ॥ मपमाणसकन्निअंदुकुलाई ॥ सिज्जोवाणहवाहण  
 आउहंतवाइपत्ताई ॥२॥ सिरतुंडखुरमुंडां । रयहरणमुहपत्तिधार  
 णंकज्जे ॥ एगागिन्तिभमणं ॥ सच्छंडंचिद्वियंगीयं ॥३॥ चइय  
 मढाइवासं ॥ पुआरंभाइनिच्चवांसित्तं ॥ देवाइदव्वभोगंजिणहर  
 सालाईकारवणं ॥४॥ न्हाणुवट्टणभूसं ॥ ववहारंगंधसंगहकालं ॥  
 गामंकुलाइममत्त ॥ धीनट्टंधीपसंगंच ॥५॥ निरइगइहेउबोइस

नेमित्तिगिच्छमंतजोगाई ॥ मिच्छाइरायसेवं ॥ नीयाणविपावसा  
 हिइज ॥६॥ सुविहियसाहुपउसं ॥ तप्पासेधम्मकम्मपाडिसेहं ॥ सा  
 सणपभावणाए ॥ मच्छरलउडाइकलिकरणं ॥७॥ सीसोटराइ  
 फोडण ॥ भट्ठित्तलोहहेउगिहिधुणणं ॥ जिणपडिमाकयविक्रय ॥  
 उच्चाडणखुहकरणाई ॥८॥ थीकरफासंबभेसदेह ॥ कलंतरेणघण  
 दाणं ॥ चट्टइयसीसगहनं ॥ नीयकुलस्साविदब्बेणं ॥९॥ सब्बा  
 वड्ढपवत्तण ॥ मुहुत्तटाणाइसब्बलोआणं ॥ सालाइगिहिघरेवा ॥  
 खड्ढगपाणाइकरणाइ ॥१०॥ नख्कायगुत्तदेवय ॥ पूआपूआव  
 णाइमिच्छत्तं ॥ सम्मत्ताइनिसेहं ॥ तेसिमुत्तेणधणदाणं ॥११॥  
 इइवहुहासावड्ढजिणपडिकुडुं चगरअंलोए ॥ जेसेवित्तिकुक्कम्मं ॥ क  
 रंतिकारंतिनिधम्मा ॥१२॥ इहपरलोगहयाण ॥ सासणजसघाइ  
 णं कुदिट्ठीणं ॥ कहजिणदंसणमेसि ॥ कोवेसोकिंचनमणाइ ॥१३  
 इत्यादि. (चैत्यवंदन भाष्ये.)

चो. साधुतणागुणजेहमांनहि ॥ नविच्छकायअणुकंपास  
 हि ॥ मौकलामुक्याजिसातुपार ॥ अंकुशविणुंहस्तीसंभा  
 र ॥३६८॥ अतिघणावास्यामांडचारहे ॥ मजपरिसह  
 नागेनविसहे ॥ उज्जलवेशतणिखपघणि ॥ आणिविराधे  
 अरिहंततणि ॥२६९॥ उज्जयकालआवशपककरे ॥ तेद्रव्या  
 वश्यकअणुसरें ॥ तेहतणुंफलनहिविशेषा ॥ लोकाचारेंरा

खेवेष ॥३७०॥

सूत्रं ॥ जेइमेसमणगुणमुक्कजोगी छक्कायनिरणुकंपाह  
याइवउद्दामा गयाइवनिरंकुसा घडा मडा तुप्पोडा पंडुरपुडपा  
उरणा जिणाणंअणाणाएसच्छंदंविहरिउणं उभयकालंआवस्सयं  
उवड्वंति सेत्तलोउत्तरिअंदवावस्सयं ॥१॥ (अनुयोगद्वारिसूत्रे)  
चो.पंचकुशीलवेपथरएह॥साधुगुणेनविवरतेतेह॥विख  
जिमनिंद्यालहेएहलोक॥आराधकनहुएपरलोक३७१

काव्यं ॥ एयारिसेपंचकुशीलसंबुडे ॥ स्वंधरेमुणिपवराण  
हिड्डमे ॥ अयसिलोयविसमेवगरहिए नसेइहनेवपरथलोए ॥१॥  
चों. चंपकमालअशुचिमांहेपडी॥ तेनविकेहनेमस्तकच  
डि॥पासथ्यानिकरणिकरे॥तेनविपूजागुणअणुसरे ७२

गाथा ॥ असुइठाणेपडिया ॥ चंपकमाला नकीरइसीसे ॥  
पासथाईठाणेषु ॥ वड्डमाणातहअपुब्जा ॥१॥ (संबोध.)

गाथा ॥ पासथोउसन्नो ॥ होइकुशीलोतहेवसंसत्तो ॥  
अहच्छंदोवियएए ॥ अवंदणिब्जाजिणमयंमि ॥२॥ पासथाईवंड  
माणस्स ॥ नेवाकित्तिनानेब्जराहोइ ॥ जायइकायकिलेसो ॥ बंधो  
कम्मस्सआणाइ ॥३॥ असंजयंनवंदिब्जो ॥ मायरंपिअरंगुरुं ॥

सेणावईपसथारं ॥ रायाणंदेवयाणिया ॥४॥ (आवश्यकनिर्युक्तौ.)

चो. उत्तराधपयनेवीसमेजोया॥रिषिअनाथिभापेंसोय॥

श्रेणिकभूपतिआगलसाच॥ अवरअनाथपणानीवाच ॥  
 ३७३॥ पाछलजेहकुसीलाकह्या॥ तेहअनाथकरीसद्व  
 ह्या॥ वेसथकिपणदुरगतिजाय॥ तेणेतसुसंगकीमेनकरा  
 या॥ ३७४॥ नवितससंगेवाधेधर्म॥ तोकिमसुगुरुपणानो  
 मर्म॥ अंतरनयणउघाडिजोय ॥ साधुपाटकिमगणिए  
 सोय ॥ ३७५॥

गाथा ॥ संगोविज्ञाणअहिउं ॥ तेसिंधम्माईजेपकुव्वंति ॥  
 मोत्तुणचोरसंग ॥ करंतितेचोरियंपावा ॥ १॥ (शष्टिस.)

सूत्रकाव्यानि ॥ तमंतमेणेवउसेअसीले ॥ सदादुहीविप्पारि  
 आमुवेइ॥ संधावईनरगतिरिखखजो॥ णिमोणंविराहितुअसाहुस्वे॥ १॥  
 चो.पोलीमुठिजेसिहुएधार॥ कुडेनाणेजेहवोहाटा॥ वैदू  
 रिजमाणिहुवेंकाचा॥ जाणपुरुपनविगणेतससाच॥ ३७६॥

काव्य ॥ पोलेवमुट्टीजहसेअसारे ॥ अयंतिएकूडकहाव  
 पेवा ॥ राढामणीवेरुलियप्पगासे ॥ अमहग्घएहोइहुजाणएसु ॥ १॥  
 चो.लिंगकुसिलतणुंजेधरे ॥ घणुंअसंधमवलीआचरे ॥  
 असाधुसाधुकहावेजेह॥ जनममरणवहुंकरसेतेह॥ ३७७

काव्य ॥ कुसीललिंगइहधारइत्ता ॥ इंसिइअयंजीविअबुह  
 इत्ता ॥ असंजएसंजयलप्पमाणे॥ विणिगायमागच्छइसेचिरंपि १॥  
 चो.धर्मतणीअवहिलाकरे॥ उदरपुरणोनिखेअरे॥ पणन

करेसुधिर्रीषिक्रिया॥तेहअसंयमीपूराथया ॥३७८॥

श्लोक ॥ धर्मलाघवकन्मूढो ॥ भिक्षथोदरपूरणं ॥ करोति  
दैन्यात्पीनांगः ॥ पौरुषं हंति केवलं ॥२॥

कुसीलनाएलक्षणजाण ॥ बलिघणासुएआगमवाणा ॥  
हवेकहुनिन्हवनिपरेजोय ॥ विसेपथीपरिहरियेसोय ॥

॥३७९॥ वचनउथापेजिनवरतणां ॥ जेगछमांडेआपाप  
णा ॥ तेनिन्हववोलेजगदसि ॥ जोजोसूत्रमकरजोरीसि ॥

॥३८०॥ एकवचनजिनसुत्रहतणो ॥ नमानसेतेरुलसेघ  
णो ॥ तेनिन्हवजाणजोसहि ॥ जमालीजिमगुरुवचनेल  
हि ॥३८१॥

गाथा ॥ पयअख्करंपिइकं ॥ जोयनरोएइसुत्तनिद्विदं ॥  
सेसरोयंतोविहु ॥ मिच्छादिद्विजमालिब ॥१॥ (संग्रहण्यां.)

गाथा ॥ उस्सुत्तभासगाणं ॥ बोहीनासइअणंतसंसारो ॥  
पाणच्चएविधीरा ॥ उस्सुत्तानभासंति ॥२॥ (शष्टिस)

चो. सूत्रउथापेकरीकल्पना ॥ नवाअर्थनिकरेथापना ॥ प्र  
त्यनीकतेआगमकह्यो ॥ भगवइठांणांगेइमलह्यो ॥३८२॥

सूत्रं ॥ सुत्तंपडुच्चत्तउपडिणीया ॥ पंन्त्तातंजहा सुत्तपडि  
णीए ॥ अथपडिणिणे ॥ तदुभयपडिणीए ॥२॥ (ठाणांगे)

कष्टकरेक्रियाआदरे ॥ धर्मकाजपरिग्रहपरिहरे ॥ पणमि

ध्यातविपसारीपुं॥तेनतजेजाणिपारपुं ॥३८३॥

गाथा ॥ कडुंकरेसिअण्णदमेसि ॥ अथं चणसिधम्मथं ॥  
इक्कंनचयसिमिच्छत्त ॥ विसलवंजेणत्रुड्ढिहिसि ॥१॥ (शष्टिस.)

चो.मासमासतपकरेपारणुं॥ आणाविणुतेतुसखाडणु ॥  
सोलमीकलासत्यधर्मनी।नलहेरासिकरेपापनी॥३८४॥

गाथा ॥ मासेमासेयजोवालो कुसग्गेणभुंजइ ॥ णसोसु  
अखाधम्मस्स ॥ कलंअग्घइसोलसि ॥१॥ (उत्तरा)

जिनवरआणानंजेजेह॥गुरुमानीजोनमियेतेह ॥लोकछ  
ल्योगाडरीप्रवाह॥तोस्योकरिएइहांउपाय॥३८५॥

गाथा ॥ जिणआणाविचयंता ॥ गुरूणोभणिऊणजंनमिड्ढं  
ति ॥ ताकींकीरइलोउ ॥ छलिउंगडूरिपवाहेणं॥१॥ (सष्टिस.)

चो.तेहनेपणकहोकहियेकिस्सु॥जेअसमंजसमांडेइस्सु॥  
वेसदेखांडिदीयेविसास॥पाडेनरकेमांडीपास॥३८६॥

गाथा॥ किंभणिमोकिंकरिमो॥ ताणहयासाणधिदुइणुं॥  
जेदंसिऊणलिंग ॥ खिवातेनरयंमिमुदुजणं ॥१॥ (शष्टिस.)

चो.अनिआडेवरंक्रियातणो॥तेनवीआघोचालेघणो।जी  
मवडहीलविणुजोडेगाडलुं॥नवीचालेकांडंभूइंभलुं ॥८७

गाथा॥ सवंगंपिहुंसगडे ॥ जहनचलइइक्केवडाहिलारहिअं॥  
किरिआइफडाडोवं ॥ नचलइसम्मत्तपरिहीणं ॥१॥ (शष्टिस.)

चो. लोकविसवासेक्रियाकरी ॥ उतसूत्रवांणिनवीपरिहरि  
तेपणतजवोअहीजिमसहि । मणिदेपीविससीयेनहि । ८८

गाथा ॥ बहुगुणविड्जानिलउ ॥ उस्सुत्तभासीतहाविमुत्तव्वो  
बहवरमणिजुत्तोविहु ॥ विग्घकरोविसहरोलोए ॥ १ ॥ (शष्टिस.)  
अरिहंतदेवसुगुरुजिनधर्म ॥ साचेतत्वेसमकितमर्म । मुख  
समकीतसहूकहे ॥ पणसाचाकोईपुंन्यवंतलहे ॥ ३८९ ॥

गाथा ॥ सब्बोविअरिहदेवो ॥ सुगुरुगुरुभणइनाममित्तेण ॥  
तोसेसस्सवंसुहयं ॥ पुन्नविहुणानपावंति ॥ १ ॥ (शष्टिस.)

चो. इत्यादिकसंभारीजोय ॥ निन्हवसंगतजोसहूकोया ॥  
आगमभाखितमोटांपर्व ॥ जुगतियेतेहउथापेसर्व ॥ ३९०  
॥ नवांपर्वकल्पीनेकहे ॥ दसजेदेमिथ्यातनलहे ॥ सूत्रवि  
रुधवहूआचार ॥ तेकरतांनविसंकलगार ॥ ३९१ ॥ सूत्र  
टालीअनेराग्रंथ ॥ तेधर्मजाणेसिवगतिपंथ ॥ वीतराग  
जापितश्रुतधर्म ॥ तेजांणेमनमांहिअधर्म ॥ ३९२ ॥ उन  
मारगजेसूत्रेनहि ॥ तेमारगमानेसनिग्रहि ॥ वीतरागजा  
पितजेमार्ग ॥ तेजांणेमनस्सुंउन्मार्ग ॥ ३९३ ॥ अजिवने  
जांणेतोजिव ॥ छकायनेपुणगणेअजिव ॥ हंणेजीवलेआधा  
कर्म ॥ सपरिग्रहउपरगुरुमर्म ॥ ३९४ ॥ असाधुजाणेश्रीसा  
धुने ॥ अमुगतमुगतविचारेमने ॥ मुगतहुआतसकहेंअ

वतारो॥ठांणांगदशमिथ्यातप्रकार ॥३९५॥

सूत्रं ॥ ढसविहेमिच्छते॥ पंनते तंजहा अधम्मधम्मसंना ॥  
धम्मअधम्मसंना उमग्गेमग्गसंना मग्गेउमग्गसंना अजीवेसुजीवसं  
ना ॥ जीवेसुअजीवसंना असाहुसुसाहुसंना ॥ साहुसुअसाहुसंना  
अमुत्तेमुत्तसंनामुत्तेअमुत्तसंना ॥१॥ (ठाणांगे.)

चो. पूरवआचारजनानाम॥लेइराखेजिननेठाम॥सौधर्म  
गछनुनकहेनाम॥गछकहेवृक्षनामेगाम ॥३९६॥ साचां  
जैनवचनजेकहे॥तेसंगाथेमछरवहे ॥ अविधिपंथदेखाडे  
घणो॥लोपेपंथवीरजिनतणो॥३९७॥ आपआपनाग  
छनीजोय॥ परंपराथापेसहूकोय ॥ परंपरागमभाखेजे  
ह॥ तेहनेवलीनिगुराकहेतेह ॥ ३९८॥ पणनविचारेहइ  
डेंइस्युं॥ अहोअम्हेवोलुछुंकीस्युं॥ वीरतणेमतएकजरी  
त॥तेजुइजुडकीधीविपरीत॥३९९॥तेकीमकहीएसगुरा  
यती॥ आपजोरथापेमढपती॥ आपआपणाकिहांथीथ  
या॥जोसहूएकणमारगगया ॥४००॥जोमारगमांड्या  
जुजुवा॥आपापणातिहांथीहूवा॥तोकिमसघळासाचाहसे  
पंडितडाहापणेंजाणसें॥४०१॥आमनायगुरुगमनारह्या  
॥ क्रियाथकिपणवहुलहवह्या ॥ तेणकारणवाडोलाक  
र्या॥ आपआपणेनामेधर्या ॥४०२॥ तेउपरसाहस



करेघणुं॥ सद्गुकोथापेंआपापणुं॥ पासथ्यानादाखीपाट  
 ॥ लोपेसौधर्मगछनीवाट ॥४०३॥ जेमानेजिनवरना  
 वयण ॥ तेहनावहुपरेंनिर्मलनयण॥ सघलीपेरेतेसुगु  
 रूसहि॥ जगगुरुनीजेणेआणावहि ॥४०४॥

गाथा ॥ आगमंआयरतेणं ॥ अत्तणोहिअकांखिणा ॥ ति  
 थनाहोगुरुधम्मो ॥ सव्वेतेवहुमन्निआ ॥१॥ (संबोध)  
 चो. पापनीरुएटलामांहेजेय ॥ जिनवरभापितमानेते  
 ह॥सौधर्मगछतणेअणुसार॥तेआदरीजहेजंवपार४०५  
 एश्रीसौधर्मगठनीआण॥ सूत्रअरथवरतेसपराण॥ तेन  
 करेतेनिन्हवसहि॥ इणेंवयणेंसंदेहजनहि॥४०६॥ एकु  
 सीलनिन्हववेकह्या॥जेहवासूत्रविचारेजह्या ॥ तेवरजि  
 सुहगुरुनेनमो॥ जिमदुपदालिद्रसविनिगमो ॥४०७॥  
 केईइमकेहंगुरुआपणां॥लोपंताहुएदूपणघणां॥ तेणेका  
 रणाहोजलेतेहवां॥पणतेआपणनविमुकवां॥४०८॥ तेउ  
 परउत्तरसांभलो॥जिममननोफीटेजांभलो ॥ गुरुआप  
 णापरायानहि॥जिनआग्याकरेंतेगुरुसहि ॥४०९॥

गाथा नोअण्णपराया ॥ गुहणोकइयाविहुंतिसद्दण ॥ जि  
 णआणरयणमंडण ॥ मंडियसव्वेवितेसुगुरु ॥१॥ (शष्टिस)

चो.कोकहेएकअक्षरदातार॥ गुरुमानवोहिएसंभार॥ न

हितोश्वानयोनिशतभमे ॥ गतिचंडालतण्डिर्मे ४१०

श्लोक ॥ एकाक्षं प्रदातारं ॥ योगुस्नैवमन्यते ॥ श्वानयो  
निशतंगत्वा ॥ चांडालेष्वपि ज्ञायते ॥१॥

घो. एहनोसुणजोउत्तरसार ॥ भण्यागण्यानुंएहजसार  
॥ जेहनोजेटलोहुएउपगार ॥ नविउलविएतेहलगार ॥

४११ ॥ एकअक्षरनोटापीमेल ॥ अजाणनरमंडेवहुजे  
ल ॥ अक्षरदातापुणमानवो ॥ पूर्णगुणेषुगुरुजाणवो ४१२

लौकिकअथेछेइमकंहयुं ॥ मायकविश्वरवचनेलहयुं ॥ कौ  
रवपांडवनासंग्राम ॥ तिहांएकथातणुंछेठाम ॥ ४१३ ॥

द्रोणचिंरजस्युंअरजुन्हतणी ॥ संकाधरमनेअवगणि ॥  
कृष्णकहेसुणरेअरजुना ॥ इहांनधरिएगुरुभावना ॥ ४१४

अतिअहंकारेजेपूरीयो ॥ कार्यआकार्यनविसंकीयो ॥ उन  
मारगचालेजेकीयो ॥ परहरिएगुरुभावेसोय ॥ ४१५ ॥

श्लोक ॥ गुणैरप्यवल्लिप्तस्य ॥ कार्याकार्यमजानत ॥ उत्प  
थप्रतिपन्नस्य ॥ परित्यागोविधीयते ॥१॥

घो. वलिविचारिजोचाणाक्यासिपन्नणिजाप्योएवाक्या  
दयाहिणधर्मछडोजाणा ॥ विद्याविणुगुरुपणअप्रमाण १६

श्लोक ॥ त्यजेदुर्मदयाहीनं ॥ विद्याहीनंगुस्त्यजेत् ॥ त्य  
जेत्क्रोधमुखीभार्या ॥ निस्नेहान्वांधवान्स्वजेत् ॥१॥

दुहा ॥ माठोधोरीठोठगुरु ॥ कूएखारुनीर ॥ गामि  
कुठाकरकुघरिणि ॥ पंचेदहेसरिरि ॥१॥

काव्य ॥ मित्रंशाठचतरं कलत्रमसतीं पुत्रंकुलध्वंसिनं ॥  
मूर्खमंत्रिण मुत्सुकंनरपतिं वैद्यप्रमादास्पदं ॥ देवरागयुतं गुरुंविपाधिणं  
धर्मदयावर्जितं ॥ यश्चैतान्नपरित्यजेत् प्रमादवशतः सत्यज्यतेथेयसा ॥१

कुगुरूनो संसर्ग छोडवा विपे.

चो. वलिजैनआगमसांभलो ॥ मनमांथीटाळोआमलो

॥ सुगुरुसुसाधुनमूकयाजाय ॥ कुगुरुमुकतांपापनथाय

॥४१७॥ छठेज्ञाताधर्मकथांग ॥ अधपयनेपंचमजोजोरं

ग ॥ सिसपांचसेंसेलंगतज्यो ॥ पासथोजाणिनविज्ञज्यो

॥४१८॥ अंगारमरदकनामेंसूरी ॥ अभव्यजाणिकीधो

दूरि ॥ केटलेमुनिवरतज्योजमाल ॥ निन्हवमाटेतेतेणेका

ला ॥४१९॥ मूरखलोकताणिएवाणी ॥ कुगुरुलोपतांकीजे

कांणी ॥ पणजेचतुरविवेकीहसे ॥ तेमनस्युंएमआलोच

स्ये ॥४२०॥ जेकोईहवणानेसमइ ॥ किरियामारगरुडेरमइ ॥

तेणेंतोपूरवगुरुनासंग ॥ लोप्यानविराष्यातसुरंग ॥४२१॥

तेसहुदापेंगुरुनापाट ॥ तेजाणोछेसुधीवाट ॥ जोते

सुधागुरुजाणिया ॥ तोलोपिकिहांजुआथया ॥४२२॥ गु

रुलोप्यानंपातिकबहु ॥ इममूरखलोककहेछेसहु ॥ प्रत्य

निकपणइणिपरथाय॥तोकिमजिनमतआराधाय४२३  
 जोकहेतेजाप्यामठपति॥क्रियाहीएनेअसंयति ॥ तोकि  
 मपाटकहोतेहनां ॥ कांडकरोकूडीकल्पना ॥४२४॥  
 जोकहेसामाचारीएक ॥ तेणगुणेकहीएपाटविवेक॥तो  
 ज्योज्योएककोइपंथ॥ सुद्धपरूपकनेनिग्रंथ ॥४२५॥ ति  
 हान्हिसामाचारीजुई ॥ आजसमेंतोवहुपरथई॥ तोक  
 होवरतेकुणसुद्धमार्ग॥एवडामतनकह्यावीतराग॥४२६॥  
 सापदेखीनासेजोकोय॥भलुकरयुंजापेसहूकोय॥ कुगुरु  
 संगजोछंभेकीमे ॥ लोकतणेमनतेनविगमे ॥४२७॥

गाथा ॥ सप्पोढिडेनासईलोउ ॥ नहुकोइकिपिअख्केइ ॥  
 जोचयइकुगुरुसपं ॥ हाम्ढाभणतितंदुडं ॥१॥ (शष्टिस)  
 पणविपधरद्येएकजमणं॥कुगुरुअनंतकरेअधिकर्णं॥ तो  
 वरसेव्योरुडोसापा॥कुगुरुसेवतांमोटोपापा॥४२८॥

गाथा ॥ सप्पोइकंमरणं ॥ कुगुरुअणंताईदेइमरणणि ॥  
 तउवरसप्पोगाहिउं ॥ माकुगुरुसेवणंभह ॥१॥ (शष्टिम.)  
 चो.लोकइसोछेंलाजेहीण॥जोमागेकोईपोलीदिण॥नद्ये  
 तेयकरीकरुणाकाज॥कुगुरुलोपतांआणेलाज ॥४२९॥

गाथा ॥ निह्वाखिकनोलोउं ॥ जइकुविमग्गेइरुडिआखंडं॥  
 कुगुरुणसंगचयणे ॥ दखिकनंहीमहामोहो ॥१॥ (शष्टिस)

चो. करेनटाईश्रावकतणि ॥ लोनेलाग्याजेआतिघणि ॥  
भावनजांणेआगमतणो ॥ तेगुरुश्रावकरुलसेंघणो ॥ ४३०

गाथा ॥ गुरूणोभद्रजाया ॥ सद्धेयुणिउणलितिदाणाइ ॥  
दुनिनिअमुणियसारा ॥ दूसमसमयंमिबुडुंति ॥ १२ ॥

वधबंधादिकजेहथीलहे ॥ तेपरिग्रहमेलेवात्रहे ॥ जतिधर्म  
नोतेनाहिसंचा ॥ तेजाणेमायापरपंच ॥ ४३१ ॥

गाथा ॥ वहबंधणमारणसेहणाउ ॥ काउपरिग्रहेनथिय ॥  
तंजइपरिग्रहोच्चिय ॥ जइवम्मोत्तोणुपवंचो ॥ १२ ॥ ( उपदे )

चो. दोपतणुंछेमोटुंठामा ॥ आदिलरिषीटाल्युंएनाम ॥ ते  
परीग्रहनोसंग्रहकरे ॥ तोकांफोकेंव्रतआचरे ॥ ४३२ ॥

गाथा ॥ दोससयमूलजालं ॥ पुन्वारिसिविबज्जअंजईवंतं ॥  
अथंवहसिअणथं ॥ कीसअणथंतवंचरसि ॥ १२ ॥

चो. मूरपन्नलोनपंडितसोय ॥ अनाचारवरतेजेकोय ॥ गृ  
हिभलोपणयतिनहोय ॥ हिणाचारेवरतेजोय ॥ ४३३ ॥

निर्धनन्नलोनधननोधणि ॥ कृपान्नावनानकरेघणि ॥ न  
लोनपुंसकछेनसमर्थ ॥ अंगिकरघोनपालेअर्थ ॥ ४३४ ॥

काव्यं ॥ मूर्खोवरंदुश्चिरतोविद्वान् ॥ वरंगृहस्थोनयतिकु  
शीलः ॥ निश्वोवरंनोधनवानदाता ॥ क्लीशोवरंस्वीकृतमुक्तशक्त ॥ १२ ॥

चो. इसाकुगुरुजेजगमांहोया ॥ तेपरिहरतांदोपनकोय ॥

साधुतणिसद्वहणां करो ॥ गुणवंतदेपिनेन्द्रादरो ॥ ४३५

॥ कोइकहेजिनवरगयामुगत ॥ आचारजनेआपीजुगत ॥ शासनतणीचलामणिकरी ॥ तसआणापालेविखरी ॥ ४३६ ॥

गाथा ॥ कइयाविजिणवारिंदा ॥ पत्ताअर्यरामरंपहंदां ॥ आयरिणहिंपवयण ॥ धारिज्जइसंपयंसयलं ॥ १ ॥ (उपदे.)

चो, एहनोजुओउत्तरसार । आचारजनोकरोविचाराजिनवरनीजेपालेआणातेआचारजकरोप्रमाण ॥ ४३७ ॥

गाथा ॥ पंचविहंआयारं ॥ आयरमाणातहापभासंता ॥ आयारंदंसंता ॥ आयरियातेणवुच्चाति ॥ १ ॥

चो. केइकहेगछनाआधार ॥ आचारजगुणनाचडार ॥ तिहांस्योजुगताजुगताविचारातेहनोपणउत्तरमनधार । ३८ आचारजनाच्यारप्रकार ॥ ठांणाअंगेजोईविचारा ॥ चिहुकरंडियानीउपमा ॥ आचारजच्यारेतेसमा ॥ ४३९ ॥ रायकरंडोशेठकरंड ॥ गणिकानेचंडालकरंड ॥ एहसमोआचारजहोय ॥ गुणिअवगुणेविमासीजोय ॥ ४४० ॥

सूत्रं ॥ चत्तारिकरंडगा पंनता तजहा रायकरंडए गाहावणकरंडए वेसियाकरंडए सोवागकरंडए एवामेवचत्तारिआयरिया पनत्ता तंजहां रायकरंडगसमाणे गाहावडकरंडगसमाणे वेसि

याकरंडगसमाणे सोवागकरंडगसमाणे ॥१॥ (ठाणांगे.)

पेहलावेहुंकरंडियासमान ॥ नमोआचारजसुगुणनिधा  
ना॥वेश्यातणाकरंडासमो॥आचारजजांणीममनमो॥४१॥  
घणांसाधुश्रावकनाचंद्र ॥ मिलेवेसासेधरिआणंद ॥ पण  
जिननीलोपेजेआण ॥ तेसासननोसत्रुसमान ॥४४२॥

गाथा ॥ जहजहवहुसम्मउय ॥ सीसगणसंपरिवडोय ॥

अविणिच्छिउयसमए ॥ तहतहसिद्धंतपडिणीउं ॥१॥ (उपदे.)

चो.क्रियादेखाडेअतिघणी॥वातनजाणेआगमतणि ॥सु  
द्वतणितेकरेहीलना ॥मुगधतणीजांणेरंजना ॥४४३॥

गाथा ॥ किरियाइफडाडोवं ॥ अहियंसाहंतिआगमविहु

णं ॥ मुद्धानरंजणथं ॥ सुद्धानंहीलणडाए ॥१॥ (शष्टिस.)

चो.रंजेंलोकक्रियानेवले ॥ पणउत्सूत्रथकीनविटले ॥ते  
आचारजजाणोहीए ॥वीसासघातकसमतोलीए ४४४॥

गाथा ॥ जहसरणमुवगयाणं ॥ जीवाणंनिकंतएसिरेजोउ ॥

एवंआयरिउविहु ॥ उसुत्तंपन्नवितोय ॥१॥

चो.करंडियाचउथासारीखो ॥आचारजनोजुवोपारखो ॥  
परूपणाशुद्धिनविकरे ॥किरियामारगनविआचरे ॥४४५॥

विहुप्रकारेतेगणोभ्रष्ट ॥ वहेवेसनुंफोकेकष्टातेसोवागक  
रंडसमाणा ॥ द्रव्यलिंगतेनिश्चयजांणा ॥ ४४६ ॥ सावद्य

जोगकरेपरिहार॥तेउत्तमरिपिनोआचार॥विजोवारव्रत  
 श्रावकतणो॥संवेगपक्षनोत्रीजोभण्यो॥ ४४७॥ एत्रण  
 नांगासमकिततणा॥वलीत्रणोमिथ्यातहतणा॥ गृहिकु  
 लिंगीनेद्रव्यलिंग॥एहतणोनवीकिजेसंग ॥४४८॥पेह  
 लामोक्षतणात्रिणपंथ॥त्रिणबीजासंसारहपंथ ॥ द्रव्य  
 लिंगजीवलीयेअनंत॥तोनवीपामेअवनोअंत ॥४४९॥

गाथा ॥सावब्जलोगपरिवब्जणाउ ॥ सन्वुत्तमोनइधम्मो  
 वीउसावगधम्मो ॥ तईउसंविग्गपख्कपहो ॥२॥ सेसामिच्छहिद्वि  
 गिहलिंगकुलिंगदेव्वलिंगोहिं ॥ जहतिन्नियमुख्कपहा ॥संसारपहात  
 हातिन्नि ॥२॥ संसारसागरमिणं ॥ परिभमंतेहिंसव्वजीवोहिं ॥  
 गीहियाणियमुक्काणिय ॥ अणंतसोदव्वलिंगाइ ॥३॥ (उपदे.)

द्रवलिंगतेगणोमिथ्यात॥तेहसूमकरोवातसुजात॥तेआ  
 चारजसहीपरिहरो॥ मुक्तितणिजोआसाकरो ॥४५०॥  
 संवेगिनालक्षणएह॥वंदेवंदावेनहितेहा॥ आपकाजंनवि  
 चारीत्रदियो॥प्रतिबोधीनेरिपिनेदीये॥४५१॥

गाथा ॥वंदइनयवंदावइ ॥ किइकम्मंणइकरावइनेअ  
 भत्तइयात्तदिक्कइ ॥ बोहोदेइसुसाहण ॥२॥ (उपदे.)

चो.लक्षणसंवेगपाखितणां॥ठांणगिजोजोविवरणां॥ चो  
 जंगितिहांएहवीकही ॥ गुरुसापेजुओसदाहि ॥४५२॥



वंदेपणवंदावेनहि॥ संवेगिलघुसीष्यवासहि॥ पेहेलेजां  
गेएहविचारा॥ हवेबीजोहइडेसंचार ॥४५३॥ वंदेनहि  
वंदावेवली॥ तेश्रिगुरुअथवाकेवलि ॥ वंदेवंदावेवृषन्न  
सुसाध॥ चोथेजांगेवेहुनोबाध ॥ ४५४ ॥ तेजिनकल  
पिवाअविनीता॥ एचोभंगिजोईवदित ॥ संवेगपाक्षिकपु  
णअतिजलो॥ज्ञानअनेदरसणनोनिलो ॥४५५॥

सूत्रं ॥ अभुड्डेइणामेगेणोअभुड्डावेइ अभुड्डावेइणामेगेणोअभु  
ड्डेइ एगेअभुड्डेइविअभुड्डावेइवि॥ एगेनोअभुड्डेइनोअभुड्डावेइ॥१॥  
चो.पणजेसूधोलोपेमार्ग॥जांणंतोथापेउनमार्ग॥दापेदोप  
संवेगितणा॥ प्रमादकारणसेवेघणा ॥४५६॥ गुणछत्री  
समेलाकरे॥ प्रमादजांणीनवीसंवरे॥ तेआचारजममले  
खवो॥पापश्रमणसमउवेखवो॥४५७॥

गाथा ॥ भट्टायारोसूरी ॥ भट्टायाराणावेखडंसूरी ॥ उम्म  
ग्गाड्डेडंसूरि ॥ तिन्नविमग्गपणासंति ॥१॥ (महानि.)

चो.हुआछेहोस्येइस्यासूरी॥ पृथ्वीमंडलमाहेभुरी॥ जे  
हनुंनामलीयेहुवेपापा॥वाधेजवरअधिकसंताप ॥४५८॥

गाथा ॥ भूएअणागयकाले ॥ केईहोहिंतिगोयमसूरी ॥ जे  
सिंनामग्गहणे ॥ होडजानियमेणंपच्छित्तं ॥१॥ (गच्छोचारे.)

हुआछेहुस्येइस्यासूरी॥ आचारजगुणपूराभूरी॥तेह

नुंनामलेयंताञ्जा ॥ सिद्धेमुगतिमारगनाकाज ॥ ४५९ ॥

गाथा ॥ भूएअथिभविस्संति ॥ केइजगवंदणीयकम्मजुयले ॥

जेसिंपराहियकरणिक्का ॥ वदुलख्काणबोलिहीकालो ॥ १ ॥ (महानि.)

चो. वलिसूरिनाच्यारप्रकार ॥ तेहनाजेदसुणोसुविचार ॥

नामाचारिजठवणासूरि ॥ द्रव्याचारिजदिसैंभूरी ॥ ४६ ० ॥

जावाचारिजचोथाजोयालहीएदोहिलाजगमांहिंसोय ॥

जावाचारजजगगुणवंतातेजाणवाजिस्याअरिहंत ४६ १ ॥

सूत्रं ॥ सेभयत्रकिंतिथ्यरसंतियं आणणाइक्कमेब्जाउयाहुआ

यरियसंतिअंगोयमाचउविहा ॥ आयरिआपवत्ता तंजहा नामाय

रिआ ठवणायरिया दव्वायरिया भावायरिया तथ्यणंजेतेभावायरि

या तेतिथ्यरसमाचैवददुव्वा ॥ तेसिसंतिअंआणणाइक्कमेब्जा ॥ १ ॥

गाथा ॥ तिथ्यरसमोसूरि ॥ जोसम्मंजिणमयंपयासेइ ॥ आ

णअइक्कमतो ॥ सोकाउरिसोनसणुरिसो ॥ १ ॥ (गच्छाचारे.)

चो. तेभावाचारिजनीआण ॥ तेहनोलोपमकरसोजाण ॥

नामठवणद्रव्यगुरुनीआण ॥ तेउपरनविराचेजाण ४६ २ ॥

गौतमपुछेअंजलिकरी ॥ जाखोभगवनकरुणाकरी ॥ जा

वाचारजकहीएकिस्या ॥ तेभापोहुएसूत्रंजिस्या ॥ ४६ ३ ॥

आगमवचनेपालेक्रिया ॥ तेजावाचारजजापिया ॥ आग

मविणुंक्रियाकर्णहारा ॥ तेगणोपहिलात्रणप्रकार ॥ ४६ ४ ॥

सूत्रं ॥ सेभयवंकयरेणतेभावायरियाभणंति गोयमा जेअ  
 ज्जपव्वइएविआगमविहीए पयंपएणाणुसंचरति तेभावायरिया जे  
 उणवाससएविपव्वइएविहुत्ताणं वायामित्तेणंपि आगमउवाहिंक्क  
 रंति तेनामठवणाहिंणिउयव्वे ॥१॥ (महानि.)

चो. जिननीआणापाषेसंत॥ नहुवेसूरिआणावलवंता॥ इम  
 आणानोपराजवथाय॥ विनयमूलतेधर्मलोपाय॥ ४६५॥

गोथा ॥ आणाएजिणिंदाणं ॥ नहुवालियतराहुआयरिआ  
 णा ॥ जिणाणाएपरिभवो ॥ एवंगव्वोअविणउंय ॥१॥ (उपदे.)

चो. तिर्थंकरनीजेहुएआणा॥ तेआचारजकहेसुजाए ॥  
 तसअणुसारेआचारजतणि ॥ सिक्षामानेविअतिघणी ॥  
 ४६६॥ केईकहेंगछनिश्राविना॥ धर्मतणीनहुएप्रतीपाल  
 मा॥ श्रीठाणांगेंछेएहजावा॥ जोजोपामिगुरुप्रस्ताव ६७

सूत्रं ॥ धम्माणंचरमाणस्स पंचनिस्साठाणापन्नत्ता तंज  
 हा छक्काय गणो राया गाहावती सरीरं ॥१॥ (ठाणांगे.)

चो. तेणेकारणगछनिश्राकरी॥ करणीधर्मतणिआदरी ॥  
 मोक्षमारंगनोसाधनकरें॥ तोनिश्रेजवसागरतरें॥ ४६८  
 एहंसूत्रेनीभावविचार॥ गछकहीएगुरुनोपरिवार॥ तेह  
 नीनिश्रापालेभलो॥ नभमेनिजछांदिएकलो॥ ४६९॥

गोथा ॥ गुरुपरिवारोगच्छो ॥ तथ्वसंताणनिज्जराविउला॥

णयोऽतहासारण ॥ माएहिन्दोसपडिवत्ती ॥१॥ (महानि.)

तेः एकलाजमतां नरहे धर्म ॥ जाणो ग्रथविचारी मर्म ॥ तेण

ारणहिं डे परवस्थो ॥ तेणो सुधो मारगत्रणुसस्थो ॥ ४७०

गाथा ॥ एकस्सकउधम्मो ॥ सच्छंदगइमइपयारस्स ॥ किं

करेइइको ॥ परिहरउकहमकब्जंवा ॥१॥ (उत्तरा.)

तेः पामेजानादिकगुणसार ॥ जोनिर्वाहगुरुपरिवार ॥ ते

एकारणजेहूएपुन्यवंता ॥ तेपरिवारहमांहिवसंता ॥ ४७१ ॥

गाथा ॥ नाणस्सहोइभार्गी ॥ धिरयरउदंसणेचरित्तेअ ।

गन्नाभावकहाए ॥ गुरुकुलवासंनमुंचंति ॥१॥ वसइगुरुकुलेनिच्चं ॥

जोगवंउवहाणवं ॥ पियंकरेपियंवाइ । ससिख्कंलधुमरिहई ॥२॥ (उपदे)

चो. एणकारणभाष्योगच्छवास ॥ तिहांपणजुओबुद्धि

प्रकासा ॥ नाममात्रगच्छहुयेछेघणा ॥ विरलापणजिनआं

णातणां ॥ ४७२ ॥ गायत्राकनुंदुधजनामा ॥ पात्रसाधुग

णिकानानामा ॥ महुरोरतननामवच्छनाग ॥ पंखिनामहंस

नेकाग ॥ ४७३ ॥ नारिनामपणसतिअसति ॥ अनेकदरस

ननामेजति ॥ तिमेकहेवाएगच्छनामा ॥ पणदिसंनानापरि

णाम ४७४ ॥ एकआणपालेंजिनतणि ॥ करेकल्पनाएक

आपणि ॥ तेणकारणगच्छपरस्वोसांच ॥ रतनजाणिममले

जोकाचा ॥ ४७५ ॥ नाममात्रगच्छगरजनसरे ॥ जोपरखी

साचुंनादरे॥ सोनुल्येजिमपरिक्षाकरी ॥ तिमगछलिजे  
 साचोसंवरी॥ ४७६॥ ठाणंगेचउन्नंगिहोया॥ सूत्रपंथगछ  
 रीतेजोय ॥ एकविरुधलोपेंगछरीत॥ जिनआणास्युंआणे  
 प्रीत॥ ४७७॥ एकलोपेआणामतिमंद ॥ सूत्रविरुद्धगछ  
 धरेंआणंद ॥ एकआज्ञागछवेहूंतजे ॥ साचोमारगजा  
 णिनन्नजे॥ ४७८॥ एकगछनीजोइरिति॥ उपसंपदाधरा  
 वेचित ॥ सूत्रवचनआदरेसुजाण ॥ जिनआणातेकरेप्र  
 माण ॥ ४७९॥

सूत्रं ॥ धम्ममेगेजहतिनोगणद्विति गणाद्वितिमेगेजहतिणो  
 धम्मं धम्मंपेगेजहतिगणद्वितिपि एगेणोधम्मंपिन्नहतिनोगण  
 द्वितिपि ॥ १॥ (ठाणांगे.)

चो. कदाचिसूयोआगमपंथा॥ दिसेकरतांअल्पनीग्रंथा॥ सा  
 चोतोपणतेहूयेसंघ ॥ बीजाअस्थिपुंजगणसंघ ॥ ४८०॥

गाथा ॥ एगोसाहुएगावि॥ साहुणीसावगोयसद्धीवा ॥ आ  
 णानुत्तोसंघो ॥ सेसोपुणअद्विसंघाउ ॥ १॥ (संबोध.)

चो. गछतणाहवेलक्षणसुणो ॥ आगमविस्तारछेअतिघ  
 णा॥ सूत्रवचनजोउद्वार॥ तसनीश्रापालोआचारा ८१।

तेगछजेजिनभापितकरे ॥ मतिकल्पनासयलपरिहरे ॥  
 आरंजपरीग्रहंटाळेसर्व॥ क्रोधलोचनकरेमनगर्व ॥ ४८२

पृथ्वीपांणीतिउवाय॥वनसपतिछट्टीत्रसकाय॥करणकरा  
 वणअनुमोदने॥ नहणेकायेवचनेमने ॥४८३॥ अतिमो  
 टेकारणउपने॥रोगमांदआदिकनिपने ॥ अगनितणोंसं  
 घटनविकरो॥तेगछसुधिआणाधरे ॥४८४॥ अवलाअंग  
 नफरसेकिमे ॥ नववाडीसीलेनीतुरमे ॥ नवविधपरिग्र  
 हटालेसदा॥पालेनिरतिगुरुसंपदा ॥४८५॥ असनपान  
 वस्त्रादिप्रकार ॥ माहासतिनालाधासार ॥ जेमुनिवर  
 नवीतेजोगवे॥ सुधिआणातेजोगवे ॥ ५८६ ॥ जेतेआ  
 लंबणअटकली ॥ प्रमादसेवेतेमननेरुलि ॥ पढताआ  
 लंबणजेलित ॥ तेजांणोमिथ्यामतिमंत ॥ ४८७ ॥ के  
 वलीभाषितसांचुकहे॥ सूत्रतणीसद्वहणेरहे॥ इत्यादिल  
 क्षणगछतणां ॥ सूत्रेजोछेअतिघणा ॥४८८॥

गच्छविचारेसूत्रगाथा ॥ पुढविदगअगणिमारुय॥ वणफई  
 तहतसाणविविहाणं॥ मरणंतेविनमणसा॥ कीरइपीडतयंगच्छं॥२॥  
 जथयसूलविसूइय॥अन्नयरेवाविचिन्तमायंके॥उपन्नेजलणुब्जालाव  
 णाइ॥णकरंतिमुणीतयंगच्छ२॥जथिथिकरफरसं॥अंतरिअंकारणे  
 विउपन्ने॥दिहीविसादिस्तब्जो॥विसंववाब्जिनइसंगच्छो३॥जथहिर  
 न्नसुवन्न॥धणधन्नेकंसदुसफालेहाणांसयणाणआसणाणयानयपरिभो  
 गोतयंगच्छं४॥जथयअब्जालदं॥पडिग्गहमाइविवहमुवगरणं॥परिभुं

जइ साहूहिं॥ तंगोयमकोरिसंगन्छं॥ अलंबणेंभरिउ॥ लोउजोवस्स  
 अंजउकामस्स॥ जंजंपिच्छइलोएतंतं॥ अलंबणंकुणइ॥ जाणिब्जमि  
 च्छदिइी॥ जेपडियालंबणाइगिण्हंति॥ जेपुणसम्महिइी॥ तेसिमणोचडण  
 पयडीए ॥७॥ इत्यादि. (गच्छाचारे.)

चो. इत्यादिकगछनाआचार॥ जोईपयन्नुंगच्छाचार॥ ति  
 हांविस्तारसघलोपामीए ॥ साचागछनेसिरनामिए ॥  
 ४८९॥ दिसेधरतामुनिनोवेसा॥ पणसाचोनलहेउपदेस  
 ॥ आपकाजकांइनविलहे॥ कडछिजेमपराचवसहे॥ ४९०

यतः॥ पढइगुणइआगमेंवखाणइ ॥ अप्पकब्जपुणकिंपिन  
 याणइ॥ चडुजिमछहरसढंढोलइ॥ पहरकजिअप्पणपउवोलइ॥ १॥

चो. शास्त्रसर्वछेसोहिलासहि॥ तसुभावनादुहिलीकही ॥  
 मस्तकवहेफूलनोचार॥ लहेनासिकागंधप्रकारा॥ ४९१॥

श्लोक ॥ सुलभानिसर्वशास्त्राणि ॥ दुर्लभभावभोदिनं॥ शि  
 रौवहतिपुष्पाणि ॥ गंधंजानातिनासिका ॥ १॥

चो. पंचसूनाहूएजेगछमांहि॥ तेहनेभावेममआराहि॥ सौ  
 धर्मगछनीपालोआण॥ जिमपामोअक्षयसुखठाण४९२॥  
 दुहो॥ घरटीचूलासावाणि॥ पाणीहारुंवल्लिजाण॥ वलि  
 खांयणियोपांचमो॥ सुणीसारअवखाण ॥१॥ पंचसूना  
 मांहेजेएक॥ तेहनटालेमनअविवेक॥ तेगछत्रिविधत्रिवि

धपरिहरि॥सेवोगच्छविजोसंवरी ॥४९३॥

गाथा ॥ जथ्यगोयमपंचन्नवि ॥कहविसूणाणइकमविहुब्जा  
तंगच्छंतिवेहेणवोसिरिय ॥ वइब्जअन्नथ ॥१॥ (महानि.)  
चो.पंचसूनाजेनविपरीहरो॥उजलवेसेशोभाकरे ॥ तेगछ  
मूकोसहिसामलो॥सेवोगच्छचारित्रउजलो ॥४९४॥

गाथा ॥ सूनारंभपवत्तं ॥ गच्छंवेसुब्जलंनवासिब्जा ॥  
जंचारित्तगुणेहिं ॥ उब्जलंतंतुवासिब्जा ॥१॥ (महानि)  
चो.वरजोसर्वप्रकारकुशील ॥ जिमपामोसिवपुरनीली  
ल॥उनमारगगछनीश्राछंडि॥साचासजमनिखपमंडि॥  
४९५॥जेतेगछनीनिश्रावहे॥तेसूधोआचारनलहे ॥ मुग  
तिपंथथीतेवेगलो ॥भमेअनंताभवएकलो ॥४९६॥

गाथा ॥ एवंकुसीलसंसग्गि ॥ सव्वावाएहिंवब्जिउ ॥ उ  
म्मग्गपट्टियंगच्छं ॥ जेवासेलिंगजीविणं ॥१॥ (महानि.)

गाथा ॥ सेणनिद्विघमकिलट्टे ॥ सामन्नंसंजमतयं ॥ ण  
लभिब्जातोसेयाभावे ॥ मोख्केदूरयरंट्टिए ॥२॥ अथ्येगेगोयमापा  
णी ॥ जेतेउमग्गपट्टियं॥गच्छंसंवासइत्ताणं ॥भमतीभवपरंपरं ३  
चो.तेणेकारणसाचोगछजोय॥पापमासदिनसेवोसोथ ॥  
तेहनीनिश्रावाधेधर्म ॥ सूधोलाभेशासनमर्म ॥४९७॥

गाथा ॥ तम्हानिउणंनिभालेउ ॥ गच्छंसंमग्गपट्टियं ॥



वसेज्जातथआजम् ॥ गोयमासंजएमुणो ॥१॥ (महानि.)

चो.इसाआचारजनेगच्छजोय ॥ मनभावेआराधोसोय ॥  
कुगुरुअने गच्छसूत्र विरुद्ध ॥ तेपरिहरजो सदाअशुद्ध  
॥४९८॥ एसासूरीगच्छजोनविमले ॥ तोपणधीरपणंन  
विचजे ॥ अलाभतेवरएकलाजलुं ॥ पणनविरुधगच्छ  
नुंसुंभलुं ॥४९९॥

उलोकभापा ॥ सूनीसालानचोरइभरी ॥ भीक्षाभलीनखमणा  
चैरी ॥ तावभलुंपणनहाडजर ॥ विधवाभलीनभुंडउवर ॥१॥  
चो.निपुणसखायतजोनविमिले ॥ सरसगुणेअथवासम  
तुजे ॥ तोवरजिसर्वपापआचार ॥ संयमपालेएकलोसा  
रा ॥५००॥

सूत्रकाव्यं ॥ नयालभिज्जानिउणंसहायं ॥ गुणाहियंवागुणउस  
मंवा ॥ इकोविपावाइविवज्जयंतो ॥ विहरिज्जकामेसुअसज्जमाणो ॥१  
दुहा ॥ गुरुगच्छकाहुंकरेसही ॥ सिसाकाइकरेह ॥ चर  
णजोगजेआपणा ॥ तेसाचासिवदेई ॥ १ ॥ चो. वरसलाप  
सूखिदुखखमे ॥ पणअगितार्थरुयुंनरमे ॥ एकेक्षणेआ  
गमवाण ॥ गुरुगमजोईचित्तेआण ॥५०१॥ वरबहुमर  
एव्याधिनाकष्टा ॥ वरदारिद्रसंगमपणइष्टा ॥ वररुडोरण  
मांहिवासा ॥ पणनकुमित्रतणोसंवास ॥५०२॥

गथा ॥ वासलखंकपिसूलीए ॥ संभिन्नेअन्लीयामुहं ॥ अ  
 गियथेणसम्मइकं ॥ खणद्धंपिनसंवसे ॥१॥ वरंमच्चु वरंवाहिः॥  
 वरंदारिद्वसंगमो ॥ वरंअरन्नवासोअ॥माकुमित्ताणसंगमो ॥२॥  
 चो- तेगुरुतेआचारजभला॥ चंद्रकलापेरेउजला॥यथा  
 स्थितभापेजिनधर्म ॥ पंचाचारेकरेजेसर्म ॥ ५०३ ॥  
 अतितअनागतनेवर्तमान ॥ तीर्थेकरसुखसुगुणनिधाना॥  
 तेहतणोएकजउपदेशा॥सूत्रअर्थग्रंथेसविसेसा॥५०४॥ य  
 थास्थितियेकेहणीसर्वत्तास ॥ यथास्थितियेकरणीनिभा  
 स ॥ इमजसघलिपरूपणा॥सर्वसूत्रनीगिणीविवरणा॥५  
 सूत्रं ॥ अरहंताणं भगवताणं असहाएपवरे एकमेकमग्गे से  
 णमुत्तताए अथ्यत्ताए गंधत्ताए तेसिंपिणं जहट्टिएचेवपन्नवाणिब्जं  
 जहट्टिएचेवाणुद्धाणिब्जे जहट्टिएचेवभासाणिब्जे जहट्टिएचेवपस्सवाणि  
 ष्जे जहट्टिएचेववायरणिब्जे जहट्टिएचेवकहणिब्जे सेणंइमेदुवालसं  
 गे गणिपिडगे ॥२॥  
 चो-तेहमांहिमुनिश्रावकतणि॥विधिभापीदीसिअतिघणी  
 ॥ तेसांजलीलेईआपापणी ॥ अविधिसयलजोईअव  
 गणी ॥ ५०६ ॥ जैचरीतानुवादसांजले ॥ तेपणल्येजै  
 विधिनेमले॥ पणजिननोएकजउपदेशा॥ यथास्थितिये  
 जांणोसविसेसा॥५०७॥एणपेरेनिरग्रंथमारगकहे॥तेगु

रुनमवामनउमहे ॥ श्रीसमकितनिरमलपालिये ॥ कु  
 साधुसंगतटालीये ॥५०८॥ एककहेगछतेहंजखरा॥जे  
 मानेजुनिपरंपरा ॥ आगमबोल्योत्रीहुप्रकार ॥ जोजो  
 श्रीअनुयोगदुवार ॥ ५०९ ॥ पेहलोअत्तागमजाणवो  
 अनंतरागममनआणवो ॥ परंपरागमत्रीजोहोय ॥ हवे  
 विवरोतेहनोइमजोय ॥५१०॥ अरथथकीअत्तागमजेह  
 तिर्थकरनेजाणोतेह ॥ अनंतरागमअरथहतणो ॥ गणध  
 रनेतेविजोभणो ॥ ५११ ॥ सूत्रथकीअत्तागमजोय ॥ ग  
 णधरनेसूत्रकरेसोय ॥ परंपरागमअरथेसार ॥ गणधरत  
 णासीप्यनेधार ॥५१२॥ अनंतरागमसूत्रेवली ॥ गणध  
 रशिष्यकन्हेजोउरली ॥ परंपरागमतदनंतरे ॥ दुपहसू  
 रिलगेविस्तरे ॥५१३॥

सूत्र ॥ तिविहे आगमे पंनत्ते अत्तागमे अणंतरागमे प  
 रंपरागमे तथअरहंताणं भगवंताणं अथस्सअत्तागमे गणधरा  
 णंअथस्सअणंतरागमेसुत्तस्सअत्तागमे गणधरसीसाणंअथस्सप  
 रंपरागमे सुत्तस्सअणंतरागमेतउपरंसुत्तविअथस्सविपरंपरागमे  
 चो. पेहेलादोनहिएणेसमे ॥ वरतेपरंपराआगमे ॥ तेणे  
 कारणसाचिपरंपरा ॥ तेहनउत्तरसुणजेखरा ॥५१४॥  
 आगमत्रिहुंप्रकारप्रमाण ॥ त्रिजोपरंपरागमजाण ॥ ते

तोसूत्रअर्थआसरि ॥ वोल्पोछेजोचोचितधरि ॥ ५१५ ॥  
 वीरथकिसौधर्मअणगार ॥ ताससिष्यजंबूअवधार ॥ प्र  
 ञ्वादिकराख्योतसपाटा ॥ तेणेदेखाडिसाचिवाटा ॥ ५१६ ॥  
 सूत्रअर्थनेसघलिक्रिया ॥ करितिणेतिणेजेचालिया ॥  
 तेणेनामेजेहवणाहोय ॥ तेहपरंपरसुधिजोय ॥ ५१७ ॥  
 तेजूनिआचरणासहि ॥ तेथिअवरविपरितकहि ॥ अनु  
 क्रमेतेहपाटअनुपाट ॥ मोक्षमारगनीतेहजवाटा ॥ ५१८ ॥  
 तेनविदिसेकालविशेष ॥ तोसूत्रअर्थआदरोविशेष ॥ प  
 णजुजुइमकरोपरंपरा ॥ सूत्रअर्थनाजावजखरा ॥ ५१९ ॥  
 कालआजनेइसोमंडाण ॥ वीरनामथीमंडेठाण ॥ पण  
 किधाअतिघणाविनाण ॥ मतभेदेतेजुयाजाण ॥ ५२० ॥  
 नेटपाटकहेआपापणा ॥ पणनकहेसुधीविवरणा ॥ तेणे  
 कारणजाणेजोसार ॥ परंपरागमसुधोधारा ॥ ५२१ ॥ ते  
 जोतांतोअंतरनहि ॥ एकप्रकारेतेछेसहि ॥ हिवणांतो  
 बहूपेरेपरंपरा ॥ आपआपनेजापेखरा ॥ ५२२ ॥ मांहो  
 मांहैवदेविख्यात ॥ एकएकनेकहेमिथ्यात ॥ पर्वजुजु  
 आंजुइजुइरित ॥ घणिसामाचारिविपरित ॥ ५२३ ॥ परं  
 परातेआपापणि ॥ पणएवढिनजिनवरतणि ॥ परंपरा  
 गमनेपरंपरा ॥ छेजुजुआघणाआंतरा ॥ ५२४ ॥ परंप

रादीसेजेकोय ॥ परंपरागमस्युंमिलेसोय ॥ तेजाणेवि  
साचिसहि ॥ पणजेतेआचरविनहि ॥५२५॥ जेकहीए  
गाडरीप्रवाहि ॥ लोकघणादीसेतेणेवाहि ॥ तेहतणोकरे  
जेपरिहार ॥ धीरपुरुषतेसहीअवधार ॥ ५२६ ॥

गाथा ॥ गडूरियपवाहेणं ॥ गंयाणुगइयंजणवियणंतो ॥ प  
रिहरइलोगसन्नं ॥ सुसमिखियकारउधीरो ॥१॥ (उपदे.)  
चो.नथीसहीपरलोकहमागि ॥ आगमविणुकाईजोइज  
गितेणेकारणआगमअणुसार ॥ करोक्रियाजिमपोहोचो  
पार ॥ ५२७ ॥

गाथा ॥ नथिपरलोयमगे ॥ पम्माणमन्नंजिणागममुत्तं ॥  
आगमपुरस्सरचिय ॥ करइतोसव्वकिरिथाउ ॥१॥  
चो.निरवद्यक्रियाहितारथलहि ॥ दुर्लजपालेमंसदहि ॥  
तेपालंतासीजेकाज ॥ दुर्जनहसेनआणेलज ॥ ५२८ ॥

गाथा ॥ हियमणवज्जंकिरियं ॥ चिंतामणिरयणदुल्लहंल  
हियं ॥ सम्मंसमायरंतो ॥ नदुल्लज्जइमुदुहासिउवि ॥१॥  
चो.तेनरधन्यलेखवियेसहि ॥ पुन्यवंतसंदेहजनहि ॥ वंद  
एनमणोजोग्यतेजाण ॥ गडरीपंथतजिधरेआण ॥ ५२९ ॥

गाथा ॥ सोधन्नोसोपुन्नो ॥ संवदणिज्जोयमन्निणिज्जोय  
गडूरिगामपवाहं ॥ मुत्तुंजोमन्नएआणं ॥१॥

चो. नरञ्जवलाधानुसुंपरमाणजेसमजेजिनवरनीआण॥  
 परिक्षाअवरञ्जवेदोहली॥वलीवलीनवीतेसोहलि।५३०।  
 चो. वल्लिएमवोलेछेघणा॥आगमश्रुतआणाधारणा॥जि  
 तसहितपांचेव्यवहार॥कहेसूत्रनगवयेव्यवहार।५३१॥

सूत्रं ॥ पंचविहवहारं पंनते तंजहा आगमे सुत्ते आणा  
 धारणा जीते जहासेतथआगमेसिया आगमेणववहारंपट्टवेड्जा णो  
 सेतंथआगमेसिया जहासेतथसुत्तेसिया सुत्तेणववहारंपट्टवेड्जा एवं  
 जावजहासेतथजीतेसिया जीतेणववहारंपट्टवेड्जा इच्छेतेहिंपंचहिं  
 ठाणेहिंववहारंपट्टवेड्जातंजहा आगमेणंजावजीतेणं जहासेतथआग  
 मे जावजीते तहातहाववहारंपट्टवेड्जासेकिमाहुभंते आगमवळियास  
 मणानिगंधा इच्छेतेपंचविधंववहारं जताजतानहिंजहिं तदातहिं अ  
 णिस्सितोवस्सितं सम्मववहारमाणा समणानिगंधा आणाएआराह  
 गाभवति ॥१॥ (ठाणांगे)

चो. आगमकहियेकेवलज्ञान॥अवधअनेमनपर्यवनाण॥  
 चउदेदससाढानवसार॥पूरवइमआगमव्यवहार।५३२  
 हवणांनहिप्रथमव्यवहार ॥ वरतेठेपणबीजाचारातेण  
 कारणनवितजियेजीतातेजिनशासनमांहिविदिता।५३३  
 तेहनोपणसुणोउत्तरसार॥ हवणामुख्यसूत्रव्यवहारं ॥  
 तेमांहिजेलाजेआचारातेकरतांनवीसंकलगार ॥५३४॥

तेतोकहियेश्रुतव्यवहार॥जीतपणुतिहांनथीलगारा॥आ  
गमअर्थखराराखसें॥तेजोईसूधोनाषसे ॥५३५॥ पण  
छंडिनेसुभव्यवहार॥जीतउपरेकरेआचार॥ तेहनेदूंपण  
लाभेघणा ॥ सूत्राचारजंजिआतणा ॥५३६॥

- सेकेणद्वेणं भंतेआगमवलियासमणा इत्यादि तथाच्छेदग्रंथ  
टीका-अत्रएकैकस्यअभावेउत्तरोत्तरव्यवहारस्यप्रवृत्तिः(ठाणांगे.)  
चो.वलिकांएआणाधारणा ॥ किजेंतेउपरधारणा॥ जी  
तपांचमोचित्तविचार ॥ तेदिसेछेवहूप्रकार॥५३७॥ क  
रेंजीतजोआपापणा ॥ तेइमपासथ्यादिकघणा॥तेउपर  
आचरणानहि॥श्रीव्यवहारभाष्यसुणसहि॥५३८॥

गाथा ॥ जंजीयमसोहिकरं ॥ पासथपमत्तसंजयाईणं॥ ज  
इविमहाणाइन्नं ॥ नतेणजीएणववहारो ॥१॥

चो.कर्मनिरजराहूएघणाजेणे॥संवेगिकिधुंएकणे॥तेह  
जीतआचारवोसहि ॥ मायामृपादोषनीरवहि॥५३९॥

गाथा ॥ जंजीयसोहिकरं ॥ संविग्गपरायणेणदंतेण-॥ ए  
केणविभाइन्नं ॥ तेणउजीएणववहारो ॥१॥

एकअणावेकल्पेमात्र ॥ एकदीसेकरताजलयात्र॥ एक  
देहेरासरपूजेदेव॥एकगछगोत्रजनीकरेसेव५४०॥एकक  
रावेवोहरामणा॥वलिमंडाणसंघपूजातणा॥ पगहेठचिव

रपाथरे ॥ सिरदेईपेसारोकरे ॥ ५४१ ॥ बालकनेसिर  
 घालेवास ॥ उजमणानोघणोअज्यास ॥ चंदनवालानो  
 तपकरी ॥ रूपसुंपडुंवाकुलजरी ॥ ५४२ ॥ गुरुनेविहरा  
 वेश्राविका ॥ गौतमपडघोतपजाविका ॥ तिलकवधारेसं  
 घवोतणा ॥ करावेपोथिपूंजणां ॥ ५४३ ॥ मुकावेखामणे  
 दोकडा ॥ लेईराखेतेरोकडा ॥ इत्यादिकछेजीतअनेक ॥  
 प्रमादकरणीनाअविवेक ॥ ५४४ ॥ आचरणातेउपरकी  
 सि ॥ जोजोआगमवचनेकसी ॥ हवणांपणजेगछदीसं  
 त ॥ किहांकिहांकोईकिरीयावंत ॥ ५४५ ॥ तेपणएआचर  
 णाठेल ॥ क्रियाकरेआपणडेमेल ॥ मुखेकहेपरंपरासु  
 प्रमाण ॥ पणइहांदिसेविविधविनाण ॥ ५४६ ॥ इणकां  
 रणजोजोमनमांहे ॥ सूत्रवचनआणिउछांहे ॥ गितां  
 रथसंवेगितेणी ॥ अविरुद्धआचरणाल्योघणि ॥ ५४७ ॥  
 केईकहेथितिनिजगछतणि ॥ लोपंतांहूएनवथितिघणी ॥  
 ॥ परंपरासुंमनआणिण ॥ सूत्रवचनकहोस्युंजाणिण ५४८  
 गाथा ॥ नाजस्सट्टिईजा ॥ जसस्सट्टिईपुव्वपुरिसकयमेरा ॥  
 सोतअइकमंति ॥ अणंतसमारिउहोइ ॥ १ ॥ (गच्छाचारे.)  
 चो. तेहवचननहिडाहातणुं ॥ हुओकिहांथीआपांपणुं ॥  
 वीतरागनीएकजरित ॥ अवरअधिकतेथीविपरीत ॥



५४९॥ जिननापितगणधरेआचरयुं ॥तेसाचुंजाणिआ  
दरयुं॥बीजोसर्वमतंतरहोय॥रपेआचरोधर्मीकोय॥५०

गाथा ॥ जाजिणवरोहिंभणिआ ॥ गोयममाईहिंधीरपुरसे  
हिं ॥ सासच्चच्चियमेरा ॥ पालियव्वापयत्तेणं ॥१॥ (महानि.)  
चो.केइकहेजोभगवति ॥ कांक्षामोहणिपामेयति ॥  
देखिनेमारगजुजुआ॥ पूरवपुरुपथकीजेहूआ ॥५५१॥  
तोतुम्हेकहोएककिमहूइ॥ आचरणासहिछेजुजुइ ॥ तेह  
नोउत्तरमनधारजो ॥ खोटोदेखिनेवारजो ॥५५२॥

सूत्रं ॥ कहणंभंतेसमणानिगंगांथा कंखामोहिणिज्जं कम्मवे  
देनि गोयमातहिंतहिं नाणंतरोहिं दंसणंतरोहिं चरित्तंतरोहिं लिंगंतरो  
हिं पवयणंतरोहिं पावयणंतरोहिं, कणंतरोहिं मगंतरोहिं मयंतरोहिं भं  
गंतरोहिंणयंतरोहिं णियमंतरोहिं पमाणंतरोहिंसंकिया कंखिया विति  
गिच्छिया भेयसमावणाकलुससमावणा एवंखलुसमणानिगंगांथाकंखा  
मोहिणिज्जंकम्मबंधति सेणुणंभंते तमेवसच्चंणीसंकं, जंजिणेहिंपवेइ  
येहंता गोयमा तमेवसच्चंणीसंकंजंजिणेहिंपवेइयां॥१॥ (भगव.)

### गच्छगच्छनामतांतर.

चो.मगंतरएवचनविचारामारगआचारजनाधार।तेहमां  
हिदेपिआंतरो॥कोएकनेतिहांहुंईपांतरो॥५५३॥ तेहवो

लनोट्तियेतेह ॥ उदाहरणआप्योसुणीतेह ॥ काउसग  
 चैत्यवंदणनामाग ॥ जुजुआदिसेसुणतसनाग ॥ ५५४ ॥  
 केईदेवतथागुरुतणा ॥ अथवागछनीदेवितणा ॥ सानी  
 धपामिकाउसगकरें ॥ चैत्यवंदणअधिकेरांकरें ॥ ५५५ ॥  
 शास्त्रेतेविधिदीसेनहि ॥ तिहांविचारकरेइमसहि ॥ वि  
 धिनिपेधइहांकरीएकेम ॥ जाणेजेणेकीधुंतेतेम ॥ ५५६ ॥  
 असठपणुंनेसरलस्वभाव ॥ एहवोजोदीसेप्रस्ताव ॥  
 सूत्रअर्थलोपाएनहि ॥ दीसेकरणिनिरवधसहि ॥ ५५७ ॥  
 नविनिंदेगितारथअवर ॥ एहुएअसठआचरणाप्रवर ॥  
 तेदेखिनेरहेउदास ॥ नविनिंदेनवषाणेतास ॥ ५५८ ॥

गाथा ॥ असठेणसमाइन्नं ॥ नकथइकेणईअसावज्जं ॥

नविवारियमन्नेहिं ॥ बहुमयमेयमायरियं ॥ १ ॥

चौ. सूत्रअर्थनोजिहांहुएलोप ॥ तेआचारणानोकरोलो  
 प ॥ आचरणालक्षणनहिजिहां ॥ निन्हवपणुंलेखव  
 ज्योतिहां ॥ ५५९ ॥ दिसेंघणामतांतरआज ॥ आच  
 रणाकिमकहेजिनराज ॥ एककहेवहिएउपधान ॥ एक  
 कहेएअविधिनिधान ॥ ५६० ॥ च्यारपरवपोसहकेईकहे ॥

केईसदाकालसदहे ॥ एककहेपोसहेनविजमे ॥ एक  
 नेनीरनथाप्युंगमे ॥ ५६१ ॥ एककहेएवेहुंप्रकार ॥ कि

मंउथापिएकहोविचार ॥ पडिकमणेपुणअंतरघणां ॥ प  
 र्वजुजुआंगछगछतणां ॥ ५६२ ॥ उदयिकतिथिल्येकेई  
 एक ॥ गणतिनोकेईकरेविवेक ॥ क्रियाकालेकेईथापेपर्व  
 ॥ भिन्नभिन्नआचरणासर्व ॥ ५६३ ॥ बेहुतिथिसाठघडी  
 एककरे ॥ एकऊगरतितिथिआचरे ॥ घटतेत्रिजतेरस  
 सहहे ॥ पंचमिपुणमपणकेईकरे ॥ ५६४ ॥ अधिकेमा  
 सपजुसणत्रिने ॥ चोमासेअंतरधरेमने ॥ सरवक्रिया  
 श्रावकनेरंग ॥ कहेएकछेउत्तरासंग ॥ ५६५ ॥ एककहे  
 मुंहपत्तिचरवले ॥ आवश्यकछेआगमवले ॥ नांदवि  
 धिनेअंतरजोग ॥ करतांअंतरछेउपयोग ॥ ५६६ ॥ ठव  
 णाकरतांवहूंआंतरां ॥ पडिलेहणजुजुआंपरंपरा ॥ यति  
 प्रतिष्ठाकरेकहेएक ॥ अवरकहेश्रावकसविवेका ५६७ ॥  
 बहुपरेसामायिकउच्चार ॥ देववांदतांकहेथुईच्यार ॥ ए  
 ककहेबोलित्रणथुई ॥ एककहेनहिएकेकही ॥ ५६८ ॥  
 एकनवकारनराष्योखरो ॥ तिहांपणदिसेछेआंतरो ॥ धु  
 रछेहडेएककहेपचखाण ॥ पचखाणेनहिंवंदणठांण ॥  
 ५६९ ॥ गुरुवंदणविधिदिसेषणी ॥ विधिजुइकरेपूजा  
 तणि ॥ एवमादिपरेकहूंकेटली ॥ जगमांहेदिसेजेटली  
 ॥ ५७० ॥ गछगछनाजसपरीचयंहसे ॥ तेंसघलाअंतर

जाणस्ये ॥ मांहीमांहेमांडेवाद ॥ एकएकनाउतारेनाद  
 ॥५७१॥ एकएकनेखोटाउचरे ॥ परदरसणीसखायत  
 करे ॥ एकएकस्युंकरेविरोध ॥ नविमानेतेहनोप्रतिबोध  
 ॥५७२॥ जोजाणेछेमारगघणा ॥ तोक्यांथापेआपाप  
 णा ॥ पणजसगुरुगमनोनहिअर्थ ॥ तेकिमजाणेसाचो  
 अर्थ ॥५७३॥ पासंथयानिन्हवअधिकार ॥ तसुसंबंधक  
 ह्योएधार ॥ रीसरखेकोईहियडेधरो ॥ जोईनेसाचोआ  
 दरो ॥५७४॥ परखिनेजिमलिजेहेम ॥ जिनधर्मपर  
 खीजेतेम ॥ सूत्रसीलतपदयाविचार ॥ धर्मपरिक्षानी  
 परेचार ॥५७५॥

काव्यं ॥ यथाचतुर्भिः कनकपरीक्षते ॥ निघर्षणच्छेदन ताप  
 ताडनै ॥ तथैवधर्मोविदुषापरीक्षयते ॥ श्रुतेनशीलेनतपोदयागुणैः ॥१॥  
 चो.पेहेलीपरिक्षासूत्रहतणि ॥ करियेहइयेविचारीघणी ॥  
 सूत्रविराधिकालअनंत ॥ नूरिभवांतरभम्याअनंत ५७६ ॥  
 पछेजोईयेसुद्धआचार ॥ तदनंतरतपवारप्रकार ॥ दया  
 जावजयणानुकाम ॥ धर्मपरिक्षाचोथोठाम ॥५७७॥ के  
 ईकहेपरस्यानुंकिर्यु ॥ करियेगुरुदेखाडेजिर्यु ॥ तेतोमूर  
 पमोटोजाण ॥ विणपरपेपांमिजेहाण ॥५७८ ॥ जोछे  
 साचोसुंदरधर्म ॥ तोनसहेकांपरिक्षामर्म ॥ जोहुयेसोनुं

वानीखरी॥तोपरख्याथीकांजायडरि ॥५७९॥

श्लोक ॥ अस्तिवक्तव्यताकाचि ॥ तेनेदंनपरीक्षयते निर्दो  
पंकांचनंचेतस्यात् ॥ परिक्षायविभेतिकिं ॥१॥

केईकहेसाचुकुणलहे॥जईयेजेणवटिसडुवहे॥ तेपणेकहे  
एनडाह्यातणु॥स्युआलंवल्येघणातणुं ॥५८०॥

गाथा ॥ लोयपवाहेसकुलकमंमि ॥ जइमूढहोइधम्मुत्ति  
तामिच्छाएविधम्मो ॥ थक्कायअहम्मपरिवाडी ॥१॥

चो.धर्मकहेजेकुलआचार॥एणेवोलेवाघरीयमजार॥आ  
हेंडिखाटकीतेमांहि॥डुसेपणजोलोकप्रवाहि ॥५८१॥

जेहनुचोरिकरतोवाप ॥ वेटोतिमजोकरेजपाप॥ रायजा  
एतोमारसहि॥ कुलाचारतेजोयेनही ॥५८२॥ खावान

हतुंवापहतणे ॥ वेटानेघणुअइसांपडे ॥ लेईननाखेसेरि  
मांह॥अम्हकुलरितजेइणेजाय ॥५८३॥ केडावेडेराघेघ

णा॥ थोडालहेसत्यविवरणा ॥ ब्राह्मणजिमहारविएस  
हि॥त्रांवाजाजनभोलिमलहि ॥५८४॥

श्लोक ॥ गतानुगतिकोलोको ॥ नलोकः परमार्थिकः ॥

तेनब्राह्मणमूर्खेण ॥ हारितंताम्रभाजनं ॥१॥

कुशिलिआनांलक्षण.

चो.धर्मतणाछेथोडाजाण ॥ पडवेससिलहेधेनुप्रमाण ॥

नकुलनकुलिपांणीखीरा॥राजहंसलहेतिमधर्मधीरा८५॥

इलोक ॥ प्रतिपच्चंदुसुरभी॥नकुलोनकुलीपयश्चकलहंस ॥

चित्रकवलीचापः ॥ सूक्ष्मधर्मसुधीर्वीर्ये ॥१॥

चो.तेकारणधर्मलीजेजोय॥ जेहथीआगलहांणिनहोय॥

सुगुरुसंगपुछिनेखरो॥लीजेभोलपणुपरिहरो ॥५८६॥

गौतमपूछेजगवनकहो॥ज्ञानतणेवलजेहवुंलहो॥ कह्या

कुशीलतेकिमनागिलें॥आपमतियेकेआगमबले॥५८७

कहेवीरगोयमसांचलो॥ मननोछंडिनेआमलो॥ नेमिपा

ससांचल्युवखाण॥ एहआचारजरीपिनाजाण॥५८८॥

तिहांआचारकह्याछत्रीसा॥तेरापेमुनिनिसनेदीस ॥ एके

तेलोपेकहिनहि॥तेरिपिवेसेजाणोग्रहि॥ ५८९॥

॥ सूत्रं ॥ जेकेइसाहुवा साहुणीवा अन्नयरमायारमइकमे

ब्जा सेणंगारथीहिंडवमेब्जा अन्नहोसमणुद्वेब्जा वायरेब्जा पन्नवे

ब्जा तउणंअणंतसंसारीभवेब्जा ॥१॥ (महाने.)

चो.हवेतेआगमबलसांभलो ॥ साचीजुगतहइयेअटक

लो॥मुहपतिअधिकीजेणोग्रहि॥ तेहपासेपंचमव्रतनहि॥

॥५९० ॥ नारतिणाजेणोनिरख्यांअंग॥ तेहनेचोथाव्रत

नेअंग ॥ अणदिधिजिधीजेणोराख ॥ तसत्रीजुव्रतभां

ज्युभांप ॥५९१ ॥ अणउंग्येकहुंउंग्योसूर ॥ तेणेमुक्यु

विजुं व्रतदूरं ॥ जेणे विराध्युकाचुनीरा ॥ पडिले हणे वा उह  
 प्यो उदीर ॥ ५९२ ॥ बलिनवीमारगपूज्यापाय ॥ संघट्टी  
 वनसपतिकाय ॥ उजे ही ये वस्त्रनग्रहचुं ॥ ते हनुपे हे लुव्रत  
 नविरहचुं ॥ ५९३ ॥ तेणे कारण आगमनी जुगति ॥ ना  
 गिले कह्या कुशिला विगती ॥ उत्तरगुण भंजे छे पापि ॥ मूल

बकुशकुशिलमुनिनो अधिकार.

गुणेतो अधिको व्यापि ॥ ५९४ ॥ तव पूछे श्रीगौतमयति ॥  
 कहो स्वामि किमथा ये जती ॥ एवां नां न्हां मोटां घणां ॥ ला  
 गे दूपण संयमतणां ॥ ५९५ ॥ वीरकहे सुण गौतमवात ॥  
 साधुश्रावक मार्गनी धात ॥ व्रतलपे घणु विमासी करी ॥ पा  
 लेत सदूपण परहरि ॥ ५९६ ॥ बलिश्रावक व्रतभांगा कह्या ॥  
 जगवइ अंगे आवश्यके लह्या ॥ विगततासते रहसयकोड ॥  
 वलीउपरचोरासीकोड ५९७ ॥ बारलापसत्ताणु हजार ॥  
 बसे बिलोतर एटलाधार ॥ तेहनि विगती सुगुरुमुख लहि ॥  
 पलताजां पिनै ल्ये ग्रहि ॥ ५९८ ॥ टाले तेहतणा अतिचार ॥  
 लाग्या आलोये दोयवार ॥ साधुतणे व्रतजागां नहि ॥  
 तेणे पालो उछरंगे लही ॥ ५९९ ॥ त्रिविध त्रिविध नो छे उ  
 च्चार ॥ इमकरतां लागे अतिचार ॥ मोहतणे वसभाव सराग ॥

तेत्रालोयेगुरुपायलाग ॥ ६०० ॥ वारकसायतणे  
 वलिउदये॥मूलछेदतिर्थकरवदे ॥ तिहांपणदसप्रकार  
 प्राछित ॥गीतारथजांणियेनित्य ॥ ६०१ ॥

गाथा ॥ सवेवियअइयारा ॥ संजलणाणतुउदयउहुंति ॥  
 मूलच्छेदजंणुणहोइ ॥ वारसण्हंकसायाणं ॥१॥ (आवश्यकनि.)  
 चो. सरागसंजमीएव्यवहार ॥ संजलनालाजेछेच्या  
 र ॥ जावपालटेबीजावार ॥ हूएतसुज्ञानिलहेप्रकार ॥  
 ६०२ ॥ छदमस्थेतेकह्यानजाय ॥ पुणजावनाधरजोठा  
 य ॥ अनंतानुबंधिनुंभेद ॥ लहिमहावलवांधुंस्त्रीवेद ॥  
 ६०३ ॥ पंचनिग्रंथीतणोविचार ॥ द्रव्यजाववेलिंगप्रका  
 र ॥ तेजोतांठलस्येसंदेह ॥ बकुशकुसिलसाधुछेतेह ॥  
 ६०४ ॥ भावथकिजेणेलिंगेहोय ॥ तिहांकसायलहिजे  
 सोय ॥ तेहनेवसदूपणलागंत ॥ इमत्रागमनाजांएक  
 हंत ॥ ६०५ ॥ सूत्रेदिसेएकउचार ॥ पणकांडविगतनक  
 हीलगार ॥ पालंताहूएपंचप्रकार ॥ पणपांचेकहीए  
 अणगार ॥ ६०६ ॥ पुलाकवकुशकुशीलनिग्रंथ ॥ रूना  
 तकएपंचेनिग्रंथ ॥ ग्रंथनामछेपरिग्रहतणु ॥ जेणेकी  
 धुंतेहनुवरजणुं ॥ ६०७ ॥ तेणेकारणनिग्रंथकहाय ॥ प  
 णसपरिग्रहसाधुनथांय ॥ पेहेलांत्रणेजांगाजोय ॥ ते



( १२२ )

तोसरवसरागीहोय ॥६०८॥ तेहनेदूपणलागेसही ॥  
विणदूषणएनामजनहि ॥ जगवइअंगेद्वारछत्रीस ॥ वो  
ल्याछेजो जो निसदीस ॥६०९

सूत्रे ॥ पन्नवण वेय रागे कण चरित्त पडिसेवणा नाणे  
तिथ्ये लिंग सरिरे खित्ते काले गइ ठिइ संजम निगासे नोगु  
वउग कसाए लेसा परिणाम बंधणे वेए कम्मोदीरण उवसंपजह  
ण संनाय आहारे भव आगरिसे कालं तरेय समुत्थाय खित्तं फु  
सणाय भावे परिमाणेवियअ ष्यावहुगंनियंद्वाणं पंचनियंद्वा पंचत्ता  
तंनहां पुलाए बउसे कुसीले नियंढे सिणाए ॥१॥

चो. पुलाकपडिसेवणाकुसील ॥ पडिसेविकहेस्वामीस  
लिल ॥ एहुएपडिसेविवेहुपरे ॥ मूलगुणेवलिगुणउत्त  
रे ॥६१०॥ पंचमाहाव्रततेगुणमूल ॥ उत्तरदसपचखाण  
स्थुल ॥ तेहविसेजेलागेदोप ॥ तेपडिसेवानोउदघोप  
॥६११॥ उत्तरगुणपडिसेवीवकुस ॥ सूत्रतणोएजाणो  
रहस ॥ विजावेपडिसेवाहीण ॥ क्षमाकपायअहवाकि  
याषिण ॥६१२॥ तेहतणोछेघणोविचार ॥ गुरुमुखसां  
नलिनैअवधार ॥ राखेतीरथवकुसकुसील ॥ तेहनीन  
विकरीएअवहिल ॥६१३॥

गाथा ॥ समणावउसकुसील ॥ बहुसकुसीलेहिंवइएते

थं ॥ जइतेअवंदणिब्जा ॥ सुवंदणिब्जासउकत्तो ॥१॥

चो. वरससहसजांहांलगेँएकवीस ॥ तांहांलगेँतीरथवि  
सवावीस ॥ रेहेसेसदासाहूसाहूणी ॥ श्रावकश्राविका  
खपनाधणी ॥६१४॥ पणविणुसाधनतीरथहोय ॥ तीरथ  
विनानीग्रथमजोय ॥ छक्कायसंजमछेजांलगेँ ॥ चउवि  
हसंघअछेतहांलगेँ ॥६१५॥

गाथा ॥ नविणातिथिनियंठेहिं ॥ नातिथ्यानियंठिया ॥ छ  
क्कायसंजमोजाव ॥ तावअणुसब्जणादुन्ह ॥१॥

चो. एछेमोटाउत्तमसाध ॥ एहनेपणलागेअपराध ॥ सा  
तमेठाणेत्रीजेअंग ॥ जोजोगीतारथनेसंग ॥६१६॥ हिं  
सामृपाअदत्तआचरे ॥ विपयपंचअभिलाषाकरे ॥ वंछे  
पूजानेसतकार ॥ सावद्यसेवेजाणिकेवार ॥६१७॥ जिम  
बोलेतिमनसकेपाल ॥ अतिक्रमवपतिक्रमआदिसंजाल  
॥ एलक्षणछदमस्थहतणा ॥ तसजोजोमनसुंविवरणां  
॥६१८॥ तेउपरआगलदृष्टांत ॥ देखाडसेजोईसिद्धांत ॥  
पणसंवेगीकहिएसाधु ॥ जेणेआलोईतेअपराध ॥६१९॥

सूत्र ॥ सत्तहिंठाणेहिं छउमथंजोणब्जा तंजहा पाणेअ  
इवाइत्ताभवति मुसंआतिवदित्ताभवति आदिन्नमादियित्ताभवति सह  
फरिसरसरुवगंधेआसादित्ताभवति पुयासकारमणुवृहत्ताभवति इमं

सावञ्जपत्रवित्तापडिसेवेत्ताभवति जहावाईतहाणोकारियाविभवति ॥  
 सातप्रकारसरागितणा ॥ सूत्रेछेतेहनीविवरणा ॥ अति  
 चारआदिकतसहोय ॥ पणअतिजतनेवरतेसोय ॥ ६२०  
 ॥ जोजाणेदूषणलागतो ॥ संवेगेवारेआवतो ॥ वारवार  
 तेथीपडिकमे ॥ बकुसकुशीलसंजमेरमे ॥ ६२१ ॥ एदूप  
 एटालेकेवली ॥ रागद्वेषनीमतिजसटलि तेहनेनथीआ  
 लोयणकिसी ॥ वीतरागसंयमपरेइसि ॥ ६२२ ॥

सूत्रं ॥ सत्तहिंठाणेहिंकेवलीजाणेज्जा तंजहा णोपाणेअइ  
 वाइत्ताभवति जाव जहावाईतहाकारिआविभवति ॥ १ ॥

चो. भगवइअंगेजोजोवालि ॥ सरागसंयमकहेकेवली ॥ अ  
 नुनीरागपटंतरतास ॥ वेहुपेरेजोउतेहप्रकाश ॥ ६२३ ॥

सूत्रं ॥ जस्सणंकोहमाणमाया लोभाअवोच्छिन्नाभवति त  
 स्सणंसंपराइयाकिरियाकब्जाति सेणउस्सुत्तेमेवरीयति जस्सणंकोह  
 माणमायालोभावोच्छिन्नाभवति तस्सणंइरियावाहियाकिरियाकब्ज  
 ति सुत्तमेवरीयति ॥ १ ॥

चो. एनिश्रयवांणिमनजोया ॥ उत्सूत्रचारीमुनिवरहोय ॥  
 सरागजावेएछेनाम ॥ पणआचारेअतिअजिराम ॥ ६२४ ॥  
 एहमांहिसमकीतगुणसहि ॥ चारित्रनीपणसत्तालहि ॥  
 पणअसूत्रजांपेजेकोय ॥ अनेप्रमादेवरतेजोया ॥ ६२५ ॥

तेनहिसाधुपंथनाधणी तेमुकेवासहिअवगुणी ॥ व्यवहा  
 रेनिद्वंधसजांण ॥ साधुपणुंतिहांचित्तमआंण ॥ ६२६ ॥  
 सरागसंयमनाजेधणी ॥ तसहुयेसंयमनिपपधणी ॥ दू  
 पणजाणीनिंदेग्रहे ॥ तेणेतसवंदणजिणवरकहे ॥ ६२७ ॥  
 उत्तमकालेजेथयासाध ॥ तेहनापणदिसेअपराध ॥ तेजो  
 ज्योसिधांतविचार ॥ जुगताजुगतहियेअवधार ॥ ६२८ ॥  
 आंणदजिहांरह्याअणसणे ॥ तिहांगौतमपुहतावारणे ॥  
 अवधिज्ञाननोकरेविचार ॥ गौतमवोल्यासहसाकार ॥  
 ६२९ ॥ सांजलीआणंदअवधिज्ञान ॥ हुयेग्रहिनेतसव  
 हुमान ॥ पणसांजल्योनथीएवढो ॥ आलोओएकूडोपड्यो  
 ॥ ६३० ॥ वीजेव्रतएदूपणजोय ॥ उत्सूत्रपणअतिमोटुंहोय  
 ॥ कहोकिमथयाआराधकएह ॥ गीतारथटालसेसंदेह ॥  
 ६३१ ॥ सांभलजगवइअंगेवली ॥ अइमुत्तेतारीकाच  
 लि ॥ वैरसामीपणआण्याकुसुम ॥ तेरिपीनेदीसेछेविप  
 म ॥ ६३२ ॥ खंदकसनमुखगौतमगया ॥ वचनेकह्युजलां  
 आवीया ॥ परदेशीविसवाआदेश ॥ मागेभुंधेदापेगुरुकेसी  
 ३३नापासमितीइहांकिमरही ॥ आदेसेअनुमोदनसहि ॥  
 दसवैकालीकवोलेइम ॥ असंयतीर्युवोलेकेम ॥ ६३४ ॥

गाथा ॥ तहेवासजयंधरि ॥ आसएहिकरोहेवा ॥ सयचि

इवयाहित्ति ॥ नेवभासिब्जपन्नवं ॥१॥

चो. शीतललेश्यामुकेवीर ॥ जेजलनिधिसरषागंजीर ॥  
 धर्मकथाकहीकह्योप्रलाप ॥ चित्रसारथिमोटुंपाप६३५॥  
 वलिसुमंगलसाधुसंभार ॥ राजारथखेडुवेतुखार ॥ तेह  
 तणोकरसेसंहार ॥ आराधकपणतेअवधार ॥६३६॥ न  
 मुचीविणारुयोविष्णुकुमार ॥ गच्छताणिरक्षासंभार ॥ जीव  
 विराधनदीसेइहां ॥ कहोकेमपेहेलुं व्रतरह्युंतिहां ॥६३७॥  
 राजमतिवडीमहासति ॥ कहेतासरेहेनेमीयती ॥ भोग  
 विएआपणवेहूंजोग ॥ चोथाव्रतनोइहांसंयोग ॥६३८॥  
 श्रेणिकवेलणादिठांजिसे ॥ वंदणआव्यांअवसरतिसे ॥  
 साहुणिसाथेकियानीयांण ॥ त्रिविधसीलकिमरह्योप्रमा  
 ण ॥६३९॥ वेश्यानोजोईआवास ॥ रह्याथुलजद्रच्यारे  
 मास ॥ साधसुभुमोस्त्रिनुंअंग ॥ फरसीकरचोनियांणासं  
 ग ॥६४०॥ सुकुमालीकायेकीधनियांण ॥ शीलवाडकीम  
 इहांप्रमाण ॥ सूरिअन्निकासूतएणेनाम ॥ झंघाषीणरह्या  
 एकठांम ॥६४१॥ साधविदेतीआणीआहार ॥ एमोटुं  
 दूपणअवधार ॥ संगमथीविररह्यनितवासा ॥ तेकेवोआ  
 चारप्रकाश ॥६४२॥ चडरुद्रगुरुक्रोधीथयो ॥ केसियेप  
 रदेसीहिलीओ ॥ वलीजुओधर्मघोषहसीस ॥ नागश्री

हीलिधरिरीस ॥६४३॥ एवमादिदृष्टान्तत्रनेक ॥ तेषांभ  
 लजोधरीविवेक ॥ तसरिपिपणांगयांकेरह्यां ॥ कहोवि  
 चारीतेजिमलह्यां ॥६४४॥ दूपणमोटुंजोकहेगयां ॥ ते  
 तोसाधुपणेषविथयां ॥ नागीलेतेकिमकुसिलागण्या ॥  
 पुच्छिजोगीतारथनण्या ॥ ६४५॥ एहनावारथजांणोएह ॥  
 चित्ततणोटालोसंदेह ॥ पंचकुसीलनिधंधसहोय ॥ एणी  
 पेरेनागिलेपररूयासोय ॥६४६॥ वरतेदाज्ञसवेगेरहे ॥  
 तेरीखीपदविसूधीलहे ॥ तेणैगणपापश्रमणथिजुआ ॥  
 एकगुणैतेकहिकिमहूवा ॥६४७॥ कोईदूपणलाग्योदेख  
 ॥ नविमूकीएकिमेउवेप ॥ दसप्रकारेपडिसेवणासही ॥  
 जगवईअंगेजोजोकही ॥६४८॥

सुत्रं ॥ सहसा अणाभोगा उर आनय सकिय पउस वीमं  
 सा भय दण्य पमातिअय पडेसेवादसहअहावसा दण्य अकण्य नि  
 रालंब चिअत्ते अप्पसथइवीसच्छे अपारिच्छि अकडजोगी निर  
 णुनाविअ निस्संको ॥१॥

चो. एदसनेदेपडिसेवणा ॥ तेहतणिसांजलिविवरणा  
 ॥ सहसाकारविमास्याविना ॥ जेकरतांदूपणउपना ॥

६४९ अनाभोगअतिविस्मृतलगे ॥ जेलागेदूपणअण  
 वगे ॥ क्षुधापीपासानसकेसही ॥ तेणैवसदूपणलागेक

ही ॥६५०॥ आपदचिह्नप्रकारेजोय ॥ द्रव्यक्षेत्रकालनावे  
 होय ॥ द्रव्यापदनलहेअनपान ॥ खेत्रसंकीरणआदीक  
 मान ॥६५१॥ दुरभिक्षादिकआपदकाल ॥ ग्लानप  
 णादिकभावसंभाल ॥ संदेहेसेव्युंजेहोय ॥ आधाकर्मा  
 दिकमनजोय ॥६५२॥ क्रोधादिकेहुअतिचार ॥ सि  
 क्षापरिक्षाईवलीधार ॥ नयएहलोकादीकनेवसे ॥ द  
 र्पकह्योउनमादहरसे ॥६५३॥ प्रमादविपयकसायबले  
 ॥ दूषणलाग्यांएणेछले ॥ एणेअणुसारेअवरदसजोय ॥  
 तिहांप्रायछीतदसविधहोय ॥६५४॥

सूत्रं ॥ तेदसविहमालोयण ॥ पंडिकम णोभय विवेग मुस  
 या तव च्छेय मूल अणवद्वापाय पारचिए चैव ॥

चो. गुरुआगलकहेएकभेद ॥ मिच्छादुक्कडकरेविछेद ॥  
 बेहुंप्रकारेत्रीजोयोय ॥ तेहजतजतांचोथुंहोय ॥६५५॥  
 कानसगेसुधपंचमजांण ॥ तपेछेदछट्टोमनआंण ॥ जोई  
 दूषणनोअणुसार ॥ करीईवरसतणोउसार ॥६५६॥ मू  
 लथकीदीक्षालेनवी ॥ नेदआठमोजुउमानवी ॥ उठाव  
 एजससावीतनही ॥ नवमोभेदविचारोसही ॥६५७॥  
 बाहिरकाढेकेटलोकाल ॥ पछेवलीलेकेटलेकाल ॥ एदस  
 विधप्राछितआचरे ॥ तेरिखीनागुणपूराधरे ॥६५८॥

पापश्रमणनेवकुशकुसीलातेहतणीनहीसरखीजिलास  
 रखाकेहेतांआसातना॥हुईजोमनएजावना॥६५९॥अंतर  
 रासजनेहयवरे॥अंतरसरसवनेसुरगिरे॥जिमअंतरमूर  
 खनेजांण॥अंतरजेहवोखजुआजाण६६०जेवडोअंतर  
 असतिसती॥अंतरजीस्योग्रहीनेयति॥जेवडोअंतररंके  
 रायाजेवडोअंतरजीवेकाया६६१जेवडोअंतरकागेहंस।  
 जेवडोअंतरवंसकुवंस॥जेवडोअंतरसाधेचोरा॥जेवडो  
 अंतरमाणसढोर ॥ ६६२ ॥ खोलगोलसरपांनहिहो  
 य॥महिपएरावणसरिसमजोय॥तिमजगसरपासाधु  
 कुशील॥केहेतांहुएमुनिनीअवहील ॥ ६६३ ॥ नलहे  
 परमारथसूत्रना॥संसयरापेनउपना ॥पूछेनहिगी  
 तारथपास॥पालवग्रहेयकरेधर्मनास ॥ ६६४ ॥

गाथा ॥ उपन्नसंसयाजे ॥ सम्मपुच्छंतिनेवगीयच्छे ॥  
 चुक्कंतिसुद्धमग्गा ॥ पल्लवगाहिपंडिन्चा ॥ १ ॥

एकतणाजेअवगुणदेप ॥ हिलेसंघसयलउवेपा ॥ तेभव  
 नवहीलापामसे ॥ निंदाकरसेजेमनरसे ॥ ६६५ ॥

गाथा ॥ जोजिणसंघहीलइ ॥ संघावयवस्सदुक्कयंहइं ॥

सव्वजणहोलाणिडजो ॥ भवे भवे होइसोजीवो ॥ १ ॥

चा.केईजीवकरमनेवसे॥प्रमादकरणीसेवेरसे॥तोस्युस



हुनेहियडेजोय ॥ कागेगंगविटालनहोय ॥६६६॥

गाथा ॥ जीयाकम्मावसाकेई ॥ असुहंसेवंतिकिमहसंघ  
स्त ॥ विड्डलिड्डजइगंगा ॥ कहयाकिकमसवरोहिं ॥१॥

चो. संवेगिनेखपनाधणी ॥ तेआदरवागुरुपदजणी ॥ उ  
थापतांहुएआसातना ॥ वंदोसाधूगुणजावना ॥६६७॥

केईकहेसुणज्योसहुकोय ॥ असाधूदीख्योसाधुनहोय ॥

सांजलोउत्तरहवेतेहनो ॥ टलेठांमजिमसंदेहनो ॥६६८॥

एहवचननीसूत्रेसाख ॥ जोहुएजाणितोतुंदाख ॥ सूत्र

सारखविणुंकहेतांपाप ॥ थाएवाचकनेवहूव्याप ॥६६९॥

गाथा ॥ कायिकःश्यामकोदोपो ॥ वाचिकोव्यापकोभवत् ॥ त  
स्मात्सर्वप्रयत्नेन ॥ वाचिकंपरिवर्जयेत् ॥१॥

चो. जेअणदिठुंअणसांजलयुं ॥ वचनकहेतेसांकलयुं ॥ चो

धिवीजसहितेहनाटले ॥ वीरकहेमृदुआआगले ॥६७०॥

सूत्रं श्रीभगवत्यां ॥ जेणमठुआ अठंवा हेउंवा पसिणंवा वागरणंवा

आदिठं अस्सुअं बहुजणमइइओआघवेइपन्नवेइपस्सवेइसेणं अरहंताणं

आसायणाएवइतिअरहंतपन्नत्तस्सधम्मस्सआसायणाएवइतिकेवलीणं

आसायणाएवइति केवलीपन्नत्तस्सधम्मस्सआसायणाएवइति ॥१॥

चो. माहानिशोथकुशीलप्रकार ॥ सातआठगुरुअनुक्रम

धारा ॥ गुरुमुखअर्थसुणोएहनो ॥ जिमसंदेहटलेतेहनो ॥

७१॥ एकपरंपरगणोकुसील॥बीजोअपरंपरेकुसील॥  
 हेलातणागणोवेप्रकार॥विजानापणवेहजधार॥६७२  
 रंपरागुरुसाताठनी ॥ अथवाएकवेहूंत्रणनि ॥ तेणेकु  
 सेलकहीजेसोय ॥ भेददोयपेहेलानाहोय॥६७३॥ वि  
 जोआगमनोआगमे॥ वेहूंभेदेजोउगुरुगमे॥ आगमथी  
 गुरुपाटेजेय ॥ चाल्योजायअनुक्रमेतेह॥६७४॥ तेहमां  
 हिकोईहोयकुसील ॥ तेहजसाधुपंथथीढील ॥ पणसघ  
 लापेहेलापाळल्या ॥ कुसीलनविसूत्रेसांभल्या॥६७५॥  
 नोआगमथीघणाप्रकार॥ज्ञानकुशीलादिकसंज्ञार॥ अ  
 साधदिक्षोनहुवेसाध॥एणेसूत्रेएभावनालाध ॥६७६॥

सुत्रं ॥ तथकुसीलेतावसमासउदुविहेणे ॥ परंपरेकुसी  
 लेय - अपरंपरकुसीलेय - तथणजेतेपरंपरकुशीले - तेविउदुविहेणे  
 ए सत्तुगुरुपरंपरकुसीले - एगवितिगुरुपरंपरकुसीले - जेवियतेअपरं  
 परकुसीले तेविदुविहेणे ए आगमउ णोआगमउय तथआगमउगुरु  
 परंपरणं - कईकुशीलेआसी तोचवकुशीलेभवति णोआगमउअणे  
 गविहे तंनहा णाणकुशीलेदसण कुशीलेचरित्तकुसीले तवकुशी  
 ले वीरियकुसीले ॥२॥ (महानिशि.)

परंपराअपरंपरभेय ॥ कद्याकुसिलवेसाधुनतेय ॥ सा  
 धुसामाचारीथीहिणा॥जुनानवानविहेप्रविण ॥६७७॥

अपरंपरनोपेहे लोनेय ॥ ढिलोपडेतोकुशीलोतेय ॥ पण  
 तसुसिष्यसंवेगीहोय ॥ कुसिलीओनवीभाप्योसोय ॥  
 ६७८ ॥ पाछलबोल्योघणोविचार ॥ सूत्रगछरिति  
 येसंभार ॥ आणाहीणतजेगछजेय ॥ सूत्रेरहेआराधक  
 तेय ॥ ६७९ ॥ एणेकारणजेहोसेजांण ॥ तेकरसेजिनवर  
 नीआंण ॥ असाधुगुरुनोछंडिमाग ॥ तेहनेपोतेपुन्यनो  
 लाग ॥ ६८० ॥ पणनहिसाधुअसाधहसीस ॥ एवाणी  
 नकहेजगदीस ॥ उनमारगछंडिआलोय ॥ सूत्रेचाल  
 तोसाधुजहोय ॥ ६८१ ॥ छेदग्रंथआलोयणठाम ॥ तेजो  
 इआणोमनठाम ॥ साधुपणुंजिनआणामांहि ॥ एहवच  
 नजाणिआराहि ॥ ६८२ ॥ सुगुरुसंवेगीलाजेनहि ॥ तोप  
 णपापआलोएसहि ॥ संवेगपाखीपासेजाण ॥ बोल्युं  
 छेआलोयणठाण ॥ ६८३ ॥ तसअलाजेपणसिद्धहसाख  
 ॥ आलोयणनिविधितुराख ॥ जिनप्रतिमासाखेपणसहि  
 ॥ आलोयणविधिसूत्रेचही ॥ ६८४ ॥ आलोतोआराध  
 कहोय ॥ अवरविराधकमनस्युंजोय ॥ प्रमादकुडुजे  
 आलोय ॥ साधुपदेनिश्चेगिणेसोय ॥ ६८५ ॥

गाथा ॥ सुगुरुणअलाभंमि ॥ आलोएज्जासुसंजए ॥ सं  
 विग्गपखिकआणंतु ॥ गीअथाणचअंतिए ॥ १ ॥ तियाभावंमिआलोए ॥

सिद्धेकाउणमाणसे । आराहणाससल्लस्सा । जेउणथत्तिआगमे ॥२॥

छेदयंथटीकायां ॥ तदभावेजिनप्रतिमापुरतोप्यालोचनीयं ॥३॥

चो. हिवणांपुणछेदूसमकाल ॥ मोहमिथ्यातभरयोवि  
कराल ॥ सयलजोगनिर्वलअतिघणा ॥ विरहाअतिसय  
नाणितणा ॥६८६॥ पूरुंनविजाभेश्रुतनाणा ॥ जिववक्र  
जडवहूअजिमान ॥ एहवामांहेपणगुणवंत ॥ वोल्यासा  
धुसदाजयवंत ॥६८७॥ मोटासाधुसमाजेगुणी ॥ जेहनी  
करणीसूत्रेअणि ॥ तेदोहिलाहवणांपामीए ॥ पणदुप्प  
सहलगिभाविए ॥६८८॥

गाथा ॥ जेजेदीसंतिगुरु ॥ समयपरखाइतेनपुब्जांते ॥ पु  
णमेगंसदहणं ॥ दुप्पसहोजावजंचरणं ॥१॥ (शष्टिस.)

चो. पडताकालतणुंप्रस्ताव ॥ दोहिलाद्रव्यखेत्रनेभाव  
॥ जिहांपलेसंयमनिरदोप ॥ अंधेपणएहवोउदघोप ॥  
६८९॥ जयणाएचालेनितजेय ॥ संयमपूरेवरतेतेह ॥ जा  
वेजयणाकरेजेजति ॥ तेहनेदोपनकहिएरति ॥६९०॥

गाथा ॥ कालस्सयपरिहाणी ॥ संयमजुग्गाइंनथिखित्ताइ ॥  
जयणाइवट्टिअवं ॥ नहुजयणाभंजएअंगं ॥२॥ (उपदे.)

गाथा जानयमाणस्सभवे ॥ विराहणासुत्ताविहिसमग्गस्स ॥  
साहोइनिज्जरफला ॥ अब्जअविसोहिजुस्तस्स ॥१॥ (उपदे.)

चो. जीहांलगीजीवसरागीहोय ॥ तांहांलगिनिरदूपण  
 नविजोय ॥ पुलाकवकुसकुसीलतेठाम ॥ दूषणवीणुं  
 किमएहोयनाम ॥ ६९१ ॥ वकुसकुसीलजतनकरेघ  
 णुं ॥ दरसणनाणचरीत्रहतणुं ॥ सूत्राचारतणीखपकरे ॥  
 दूपणत्रालोइसंवरे ॥ ६९२ ॥ नयव्यवहारयछेबलवंता ॥  
 जोवातेणेकरीगुणवंता ॥ निश्रयसदहणासुधलहे ॥ व्य  
 वहारेतीरथसदहे ॥ ६९३ ॥

गाथा ॥ जानिणमयंपवज्जह ॥ तामाववहारनिच्छयंमुयह ॥

ववहारनउछेउ ॥ तिथच्छेउहवइजम्हा ॥ १ ॥ - (वृहतक.)

चो. नयव्यवहारतणुंवलघणुं ॥ छउमथ्यनेकेवलवांदणुं ॥  
 करेनजाणेजोछउमथा ॥ विनयधरमनोएपरमथ्या ॥ ६९४

गाथा ॥ ववहारोविहुवलवंत ॥ जंछउमथ्यपिवंदएअरि

हा ॥ जाहोइअणाभिन्नो ॥ जाणंतोधम्मयंएयं ॥ १ ॥

चो. एकनयेंबोलतांमिथ्यात ॥ एछेसूत्रेप्रसिद्धिवात ॥ नय  
 विचारउलखवाभणि ॥ कहीप्रसंगेएहमांडाणि ॥ ६९५ ॥ न  
 यविचारविणुंनथिसिद्धांत ॥ तेणेकारणसेववामहांता ॥ श्रो  
 तादेखिगुरुनयकहे ॥ ब्रह्मकहेतोसाचुलहे ॥ ६९६ ॥

गाथा ॥ नथिनएहिविहुणं ॥ सुत्तंअथोउजिणमयेकिं

चि ॥ आसज्जउसोआरं ॥ नएयनयविसारउब्या ॥ १ ॥

चो.जाणेजिनआणानिरवद्य॥तेजाणेकोएकसविद्य॥मूर्प  
नलहेनयनोमर्म ॥ नयगमजंगगहनजिनधर्म॥६९७॥

गाथा ॥ जाइज्जानिरवज्जं ॥ जिणाणआणंजगप्पईवाणं॥

अनिउणजणदुन्नेयं ॥ नयभंगपमाणगमगहणं ॥१॥

चो.पहेलापाछलासविअधिकार॥जोईकेहवोसूत्रविचार  
॥वचनतणेअणुसारेरहे॥धरमिनरनोतेगुणवहे ॥६९८॥

गाथा ॥ पुब्बावरेणपरिभावेउण ॥ सुत्तंपयासियवंति ॥

जंवयणपारतंत ॥ एयवग्गाधिणोलिंगं ॥१॥

चो.दूपमकालेपूरेगुणे॥ पात्रलहिजेवोलोकुणे॥तेणेका  
रणजेखपनाधणी ॥ तेपणआदरवागुरुगणि ॥६९९॥

गाथा ॥ किंचसमग्गुणजुअं ॥ पत्तंपाविज्जएनदुसमाए॥

इयरंमिवितोभत्ती ॥ कायव्वातंमिभणीअंच ॥१॥

चो.मोटागुणजोनवीपांमीये ॥ लघुगुणनेपिणसिरनामि  
ये॥सूरजजोसांझेआथमे॥तोसविहुनेदीवोगमे ॥७००॥

गाथा ॥ पलएमहागुणाण ॥ हवंतिसेवारिहालहुगुणावि ॥

अथमिएदिणनाहे ॥ अहिलसइज्जणोपईवंपि ॥१॥

चो.यद्यपिहमणांदूपमकाल॥तोपणदिसेसुगुणविसाला  
पंचमहाव्रतपालेजलां॥वहेप्रतिज्ञामननिश्चलां ७०१॥

सिलंगरथधरसहसत्रढार ॥ तपआचरेसदाजेदवारा॥

चो. जीहांलगीजीवसरागीहोय ॥ ताहांलगिनिरदूषण  
 नविजोय ॥ पुलाकवकुसकुसीलतेठाम ॥ दूषणवीणुं  
 किमएहोयनाम ॥ ६९१ ॥ वकुसकुसीलजतनकरेघ  
 णुं ॥ दरसणनाणचरीत्रहतणुं ॥ सूत्राचारतणीखपकरे ॥  
 दूषणआलोइसंवरे ॥ ६९२ ॥ नयव्यवहारयछेवलवंता ॥  
 जोवातेणेकरीगुणवंता ॥ निश्चयसद्वहणासुधलहे ॥ व्य  
 वहारेतीरथसद्वहे ॥ ६९३ ॥

गाथा ॥ जाणिणमयंपवज्जह ॥ तामाववहारनिच्छयंमुयह ॥  
 ववहारनउछेउ ॥ तिथच्छेउहवइजम्हा ॥ १ ॥ (वृहतक.)  
 चो. नयव्यवहारतणुंवलघणुं ॥ छउमथथनेकेवलवांदणुं ॥  
 करेनजाणेजोछउमथा ॥ विनयधरमनोएपरमथ्या ॥ ६९४

गाथा ॥ ववहारोविहुन्नलवंत ॥ जंछउमथपिवंदएअरि  
 हा ॥ जाहोइअणाभिन्नो ॥ जाणंतोधम्मयंएयं ॥ १ ॥

चो. एकनयैवोलतांमिथ्यात ॥ एछेसूत्रेप्रसिद्धिवात ॥ नय  
 विचारउलखवाभणि ॥ कहीप्रसंगेएहमांडणि ॥ ६९५ ॥ न  
 यविचारविणुंनथिसिद्धांता ॥ तेणेकारणसेववामहांता ॥ श्रो  
 तादेखिगुरुनयकहे ॥ ब्रह्मकहेतोसाचुलहे ॥ ६९६ ॥

गाथा ॥ नथिनएहिविहुणं ॥ सुत्तंअथोउणिणमयोकिं  
 चि ॥ आसज्जउसोआरं ॥ नएयनयविसारउबूया ॥ १ ॥

चो. जाणेजिनआणानिरवद्य॥तेजाणेकोएकसविद्य॥मूर्ध  
नलहेनयंनोमर्म ॥ नयगमजंगगहनजिनधर्म॥६९७॥

गाथा ॥ जाइजानिरवब्जं ॥ जिणाणआणंजगप्पईवाणं॥  
अनिउणजणदुन्नेयं ॥ नयभंगपमाणगमगहणं ॥१॥

चो. पहेलापाछलासविअधिकार॥जोईकेहवोसूत्रविचार  
॥वचनतणेअणुसारेरहे॥धरमिनरनोतेगुणवहे ॥६९८॥

गाथा ॥ पुढावरेणपरिभावेउण ॥ सुत्तंपयासियव्वंति ॥  
जंवयणपारतंतं ॥ एयधम्माधिणोलिंगं ॥१॥

चो. दूपमकालेपूरेगुणे॥ पात्रलहिजेवोलोकुणे॥तेणेका  
रणजेखपनाधणी ॥ तेपणआदरवागुरुगणि ॥६९९॥

गाथा ॥ किंचसमग्गुणजुअं ॥ पत्तंपाविब्जएनदुसमाए॥  
इयरंमिवितोभत्ती ॥ कायव्वातंमिभणीअंच ॥१॥

चो. मोटागुणजोनवीपांमीये ॥ लघुगुणनेपिणसिरनामि  
ये॥सूरजजोसांझेआथमे॥तोसविहुनेदीवोगमे ॥७००॥

गाथा ॥ पलएमहागुणाण ॥ हवंतिसेवारिहालहुगुणावि ।  
अथमिएदिणनाहे ॥ अहिलसइजणोपईवांपि ॥१॥

चो. यद्यपिहमणांदूपमकाला॥तोपणदिसेसुगुणविसाला  
पंचमहाव्रतपालेजलां॥वहेप्रतिज्ञामननिश्रलां ७०१॥

सिलंगरथधरसहसत्रढार ॥ तंपआचरेसदानेदवारा॥



जीपेइंद्रिअनेकषाय॥ मयणतणोपणफेडेठाय ॥७०२॥  
 छहेकायनीजयणाकरो॥ विकथासातेपणपरिहरे॥क्षमावं  
 तसमतारसलीण॥योगक्रियाविधिजाणप्रविणा॥७०३॥  
 आहारादिकलीएसुजता॥समितिगुपतिपालेश्रतिमिता  
 इसासाधुजगमांहेअछे॥सुद्धपरुपकगुणजोपढे ॥७०४॥  
 दूपमकालतणुंबलमोड॥पालेक्रियानलावेखोड॥पूरागु  
 णवंततेजाणवा ॥ चावतासउपरआणवा ॥ ७०५ ॥  
 एउपरछेगाथाघणि॥जेईविवरणातेहजतणि ॥ सुगुरू  
 सुसाधुजेईआदरो॥मननीआंतसयलपरिहरो॥७०६॥

गाथा ॥ अड्जवितिन्नपइन्ना ॥ गुरुअभरुव्वहणनिच्चला  
 लोए ॥ दीसंतिमहापुरिसा ॥ अखंडियसीलपभारा ॥१॥ अ  
 ड्जवितवसुसियंगा ॥ तणुयकसायाजिइदिआधीरा ॥ दीसंतिजए  
 जइणो ॥ वम्महहिययंवियारता ॥२॥ अड्जवितवसंपन्ना ॥ छ  
 डिज्जवनि कायमंजमजुत्ता ॥ दीसंतिनवसिगणा ॥ विगहविरत्तासु  
 इंजुत्ता ॥३॥ अड्जविदखंतिपइद्विआई ॥ तवनिमसीलकलीआ  
 इ ॥ विरलाईदसमाइ ॥ दीसंतिसुमाहुरयणाई ॥४॥ इयजाणे  
 ऊणएयं ॥ मादोसंदुसमाइदाऊणं ॥ धम्मड्जुमंपमुच्चह ॥ अड्ज  
 विधम्मोजयेजयति ॥५॥ तातुलियनिअव्वलेणं ॥ सत्तिएवहागमंज  
 यंतानं ॥ संपुन्नच्चियकिरिया ॥ दुप्पसहंताणसाहुणं ॥६॥

चो. कालतणुछेमोटुंजोर ॥ दिसेप्रायघणाकठोर ॥ धरमी ॥

साधुश्रावकदोहिला ॥ नाममात्रलानेसोहिला ॥ ७०७ ॥

गाथा ॥ संपद्दूसमकाले ॥ धम्मथिसुगुरुसावयादुलहा ॥

नामगुरुनामसदा ॥ सरागदोसाबहूअथि ॥ १ ॥ कलहकरा डम

रकरा ॥ असमाहिकरा ॥ अनिवुद्धकराय होहिंतिभरहवासे ॥

वहुमुंडेअप्पसमणेआ ॥ २ ॥ (महानिशि.)

चो. शुद्धपरुपककिरियावंत ॥ दूसमआरेदोहिलासंतासार

वस्तुसघलेदोहिला ॥ असारलानेभलीतिहांवलि ॥ ७०८

गाथा ॥ थोवाकप्परदुम्मा ॥ रयणपसुआविआगराथोवा ॥

सणुरिसावियथोवा ॥ सुद्धंमग्रंपयासंता ॥ १ ॥

दुहा वनवनअगरननीपजे ॥ जलजलकमलनहोय ॥ स

घलेसाधुनपामिये ॥ एजांणेसड्डुकोय ॥ १ ॥

चो. असंयतीनोएअधिकार ॥ तेप्रसंगएकह्याप्रकार ॥ जो

ईजुगताजुगतविचार ॥ पंडितलेसेजांणीसार ॥ ७०९ ॥

नागिलजिनी वक्तव्यता.

गौतमसामिपूछेवलि ॥ नागिलनीगतिकहोकेवली ॥ वीर

कहेतेसिवपुरगयो ॥ गौतमनेमनविस्मयथयो ॥ ७१० ॥

द्रव्यस्तवआराधेघणुं ॥ वारमेसरंगलहेसुरपणुं ॥ प

णअधिकिउंचिगर्तानहि ॥ आगमएहवीनापाकही ॥ ७११ ॥

गाथा ॥ काउपिजिणायणेहिं ॥ मंडियंसव्वमेइणीवट्टं ॥ दा  
 पाइअउक्कणं ॥ सुहुविगच्छिज्जअच्चुयंणपरउं ॥१॥  
 चो. नागिलग्रहिलहीतेणेमुगत ॥ तेहतणीदाषोमुजजु  
 गत ॥ वीरकहेतवतज्याकुसील ॥ उपशमरससूंमंडीलि  
 ल ॥ ७१२ ॥ दुहा समतारसछेसीयलो ॥ टालेनवनोता  
 प ॥ ब्रह्मकहेतेसेवजो ॥ जिमसविटलेसंताप ॥ १ ॥ नव  
 मारसअमरतसमधरी ॥ आठेआण्योछेहि ॥ गुरुआतुं  
 गुणीआगलुं ॥ मुहवडिमंड्योतेहि ॥ २ ॥ सेवितासविर  
 सविरस ॥ इक्काइक्कइजोइ ॥ नवमोजिमजिमसेवीए ॥  
 तिमतिममिंठोहोय ॥ ३ ॥ चो. चाईउपरटाल्योराग ॥  
 मनमांड्योअविहडवैराग ॥ नेमितणागुणमनसंचरे ॥  
 जोवातणोमनोरथकरे ॥ ७१३ ॥ दुहा ॥ सुगुरुवेरिवल्ल  
 हा ॥ हइडेखटकेतिन्न ॥ विसारतांनवीसरे ॥ वसतांऊ  
 वसरन्न ॥ १ ॥ जवलगेदिठोचमरले ॥ केवडोनवेविका  
 स ॥ तवलगेभेटेवातहे ॥ पणनलहेअवकास ॥ २ ॥ श्री  
 नेमिसरमनवस्या ॥ अवरनवेसेचित्त ॥ चिंतामणीजेणे  
 सेवीयो ॥ काचेनतेराचंत ॥ ३ ॥ चो. स्वामिऊपरअवि  
 हडनेह ॥ चोलमजिठतणीपेरेएह ॥ पणनहिरंगपतंगे  
 जिस्यो ॥ पामरनरनीपेरेगणेतिस्यो ॥ ७१४ ॥

श्लोक ॥ पतगरंगवत्प्रीतिः ॥ पामराणांक्षणंभवेत् ॥ चो  
ळमंजिष्टवत्पेषां ॥ धन्यास्तेजगतीतले ॥१॥

दुहा ॥ जगसघलोमेंहिंडीयो ॥ जणजणमेहेल्योजोय ॥  
जिणदिठेतुंविसरे ॥ तिसोनदिसेकोय ॥१॥

गाथा ॥ दिष्टोसिजेणजिणवर ॥ जेणनदिष्टोसिदोवित्तेमुसि  
या ॥ एगाणहिययहरणं ॥ अन्नेसिनिप्फलोज्जम्भो ॥१॥  
चो.इणेकारणबंधवजगनाथ ॥ अविचलमुगतिनगरनो  
साथ ॥ तेहजसगपणहइडेरह्यो ॥ अवरकारमुंकरीस  
दह्यो ॥७१५॥

श्लोक ॥ त्वंमातात्वंपिताचिव ॥ त्वंगुरुस्त्वंबंधवः ॥ त्वं  
मेकशरणंस्वामिन् ॥ जीवितंजिवितेश्वरः ॥१॥  
चो.आपणनेजेहितचितवे ॥ तेपरपणबंधवसमहूवे ॥ बंधव  
पणजेप्रितनधरे ॥ तेपरगणीजलापरिहरे ॥७१६॥

श्लोक ॥ परोपिहितवान्बंधु ॥ बंधुरप्यहितोनरः ॥ अहि  
तोदेहनोव्याधि ॥ हितमारण्यमौपधं ॥१॥

केहेनाबंधवकेहेनीमात ॥ केहेनासगपणकेहेनोतात ॥ वार  
अनंतिसहुयेमिल्या ॥ पुरवकृतकरमेसांकल्या ॥७१७॥

श्लोक ॥ मातृपितृसहस्राणि ॥ पुत्रदारशतानिच ॥ युगेरे  
व्यतीतानि ॥ कस्यर्तेकस्यवास्वयं ॥१॥

जेवंधवहइडेवस्या ॥ जेहनोहतोविसास ॥ तेवंधवविह  
 लागया ॥ तोहवेकहीयेकास ॥ ७१८ ॥ दूहा ॥ साजएतेप  
 रमाण ॥ जेविषइपड्यांविरचइनहि ॥ घासइजिमपुरसाण  
 चेजइचुटइइटज्यु ॥ १ ॥ चो. इमएकांतभावेजावना ॥  
 मनसमरेगुणश्रीसाधुना ॥ एकलोजायेआवेजीव ॥ सा  
 थिसगोनकोईसदिव ॥ ७१९ ॥

गाथा ॥ एगोवन्चइजीवो ॥ एगोचेवउवडजइ ॥ एगस्स  
 होईमरणं ॥ एगोसिब्जइनीरउ १ ॥ एगोमेसासउअप्पा ॥ नाणदस  
 णसंज्जुउ ॥ सेसामेवाहिराभाव ॥ सव्वेसंजोगलख्कणा ॥ २ ॥

काव्यं ॥ कोहंकास्मिन्कथामायातः ॥ कामेजननीकोमेता  
 तः ॥ इतिपरिभावयतःसंसारः ॥ सर्वोयंस्वप्नव्वहारः ॥ १ ॥ पुन  
 रपिरजनिपुनरपिदिवसः ॥ पुनरपिर्वपुनरपिमासः ॥ पुनरपिवृद्धाः  
 पुनरपिबालं ॥ पुनरपियातिसमेतिकालः ॥ २ ॥

चो. जहांलगेघटमांहेछेसास ॥ जांलगेजीवितनोवेसास  
 ॥ गमनागमनकरेअभ्यास ॥ वलिघटनितरवलिआ  
 कास ॥ ७२० ॥

गाथा ॥ जीयंसासाइत्तं ॥ सासोपुणहोइगयणअभासो ॥  
 आवेइअहवनावइ ॥ मुहवन्नंकथपावेसि ॥ १ ॥

दुहा ॥ अम्हारेपंजरवसो ॥ अम्हस्युंचालेडाई ॥ किरियो

नरुसोसासनो ॥ विणमोकलाव्योजाय ॥ १ ॥ अंजलि  
 नेअहीनाए ॥ नीरनपेखेनिंठतो ॥ जिमपाणितिमप्राण ॥  
 जतनकरतांजायसे ॥ २ ॥ एकंघडिगमार ॥ धर्मनढीला  
 थाईये ॥ वैसणलाग्यावार ॥ किकरजमराजातणा ॥ ३ ॥  
 रेजिवडाअजाण ॥ ज्यांजीवेत्यांधर्मकर ॥ ऊडविजाशे  
 प्राण ॥ तडकेलागेत्रेहजिम ॥ ४ ॥ माठुमकरिसिगारवो  
 ॥ चम्मपलेटिउहड्ड ॥ आसणिघोडोसिरछतरा ॥ तोहि  
 पडेवउखड्ड ॥ ५ ॥ जिवडागर्वनकीजिए ॥ उंचादेखिआवा  
 सा ॥ कालेहेभुंइलोटणा ॥ उपरजामेघास ॥ ६ ॥ मिठावो  
 लोनमिचलो ॥ सुणोभलाइकान ॥ जोवरसांसोजीवीए  
 ॥ तोयवसेवुंरान ॥ ७ ॥ चो. इमवैरागेवाल्युंचीत ॥ रा  
 ख्योदृढदुरलभसमकित ॥ भवकोडीएभमतांदोहिलो  
 ॥ तेहवणांलाध्योसोहिलो ॥ ७२ ॥

गाथा ॥ लभइसुरसामेलं ॥ लभइपहुअत्तणंनसंदेहो ॥  
 इकंनवरिनलभइ ॥ दुलहरयणंवसम्मलं ॥ १ ॥ भवसयसहस्सदु  
 लहो ॥ जाइजरामरणसागरुत्तारे ॥ जिणवयणंमिगुणायर ॥ स्व  
 णमविमाकाहिसिपमायं ॥ २ ॥

दुहो ॥ मोहनम्हेलेघरतणो ॥ जेसिरपलियाकेस ॥ व  
 लिंवल्लिजिनधर्मतणो ॥ कुणदेसेउपदेस ॥ १ ॥ जेजिए

( १४२ )

धम्मइवहिरा ॥ तेजाणेवाचारि ॥ ऊगविऊगविषयग  
या ॥ संसारियासंसारि ॥२॥ चो. आपणाजिवनेइमसि  
पवे ॥ रेजिवकांइप्रमादिहुए ॥ श्रीगुरुनोसांजलिउपदे  
श ॥ क्रोधादिकपरिहरनेअसेस ॥७२२॥

काव्यं ॥ श्रावंरे सद्गुरुबोधं ॥ सजरमानसकामक्रोधं ॥  
नोचेच्छंदनभाराक्रांतः ॥ खरइवभुविभ्रमासेघांतः ॥१॥

श्लोक ॥ शैल्यनैवयथावन्हौ ॥ शौचनांत्यजपाटके ॥ ना  
मृतं वामुखेसर्पे ॥ संसारेससुखंतथा ॥२॥

चो. करस्युंकालतेकरीएआज ॥ रुडुंधर्मतणुंजेकाज ॥ पण  
नविलंबकरीजेतिहां ॥ अवसरजेपामिजेजिहां ॥७२३॥

श्लोक ॥ स्वकार्यमद्यकुर्वीगत ॥ पुर्वान्हेचापरान्हिकं ॥ मृ  
त्फर्नहिप्रतिक्षेत ॥ कृतंवास्यनवाकृतं ॥१॥ गाथा ॥ बंकल्लेकाय  
वं ॥ तंअब्जंचियकरहेतुरमाणां ॥ बहुविग्घोहुमुहुत्तो ॥ माआवर  
न्हंपडिखेहं ॥१॥ काव्यं अवाप्पधर्मावसरंविवेकी ॥ कुर्याद्विलंबंनहिवि  
स्तराय ॥ तातोयथातक्षशलाधिपेन ॥ रात्रिव्यतिक्रम्यपुनर्ननेमे ॥१॥  
चो. वलिजाणेसंसारअसार ॥ दुपसागरदुपनोचंडार ॥ ते  
नवगहनगंजोरविचार ॥ जिनधर्मतेमांहिंआधार ॥७२४॥

काव्यं ॥ सिंहोमृत्फाविषयाभिला ॥ विपक्षयत्रस्वापदतुल्यः  
तद्वगहनंतेपां ॥ जिनधर्मो नहि शरण्येषां ॥२॥

दुहा ॥ आजूणउकरिआज ॥ कालहणउकालहेगयउ ॥ वि  
 हिपंचइनाराच ॥ केताटालिसिरेहिया ॥ १॥ चो. इमसि  
 पामणदेईजीवने ॥ मरणथकीनविवीहेमने ॥ जगसघला  
 नीएहजवाटा ॥ तेणेपंडितनधरेउचाट ॥ ७२५ ॥ दुहो ॥ मरण  
 थकांतोविहीजेये ॥ जोएकटलाहोय ॥ जमपुरिजातांजं  
 तुआ ॥ वाटवहंतीजोय ॥ १ ॥

गाथा ॥ धारेणविमरियवं ॥ काउरिसेणअवस्समरिअवं ॥  
 दुन्हंपिमरियवं ॥ वरबुधीरत्तणेमरिय ॥ १२ ॥

काव्यं ॥ मरणप्रकृतिशरीरिणां ॥ विरुतिजिवनमुच्यतेव्रु  
 धेः ॥ क्षणमप्यवतिष्ठतेस्वसन् ॥ यदिजंतुर्नतुलाभवानसौ ॥ १ ॥  
 तेहजअटविरौद्राकार ॥ घूयडकरेजिहाघूकार ॥ जिहांकण  
 सीहतणागुंजार ॥ दुष्टजीवनांजिहांसंचार ॥ ७२६ ॥ शि  
 वातणाजिहांकणफेकार ॥ डाकिणसाकिणनासंचार ॥  
 क्रौचहंसनाजिहांकलकलाटा ॥ कावरकरेजिहांकर्वराटा ॥  
 ७२७ ॥ माणसकोईनदीसेजिहां ॥ सूरपणेथोजिरहेतिहां ॥  
 स्योवोलावोवंचेसिह ॥ आवेतोरणीसिलीह ॥ ७२८ ॥  
 निशालेसरसतिस्थुंभणे ॥ रविजोईयेप्रकासकीणे ॥ कांम  
 कुंजनेमंगलकीस्थुं ॥ तिमनागिलनुसाहसईस्थुं ॥ ७२९ ॥  
 समकितविरतीतणीथईघणी ॥ मतिरापीनिश्चलआपणी



॥ आराधनाकरेवात्रहे ॥ जेहनुफलमोटुमनलहे ॥ ७३० ॥  
 करेनहिजोआराधना ॥ तोनलहेधर्मनीसाधना ॥ जोजन  
 करेसकलरसभलुं ॥ पणजिम्याउपरमुत्रेचलु ॥ ७३१ ॥  
 गाथा ॥ निरड्डयानगगरुईउतस्स ॥ जेउत्तमेड्डेविवज्जास  
 मेतेइ ॥ मेविसेनच्छिपरवेलोए ॥ दुहउविसेज्जिभतच्छलोए ॥ १ ॥  
 चो.लवणरहितजेहवीरसवती ॥ वचनविलासविनासरस  
 ति ॥ दहिंरहितउदनहुयेजिस्यो ॥ घृतविणभोजनभावे  
 किस्यो ॥ ७३२ ॥ सेवकविणजेहवोराजान ॥ कंठपखेन  
 विसोनेगान ॥ प्रतमाविणजेहवोप्रासाद ॥ छंदविनाजिम  
 वाजित्रनाद ॥ ७३३ ॥ सीलपपेजेहवीसुंदरी ॥ चंद्रविना  
 जेहवीशर्ववरी ॥ एवमादिस्युंसोनेकहि ॥ तिमआराधन  
 विणुंधर्मनेहि ॥ ७३४ ॥ कलपवृक्षउपरमांजरि ॥ शोचा  
 गणश्रृंगारेभरी ॥ नजेसंखजिमखीरेभरयो ॥ सोहेंसीह  
 जिस्योपाखरयो ॥ ७३५ ॥ जेहवोसोवननजेसुगंध ॥ ठाम  
 पुछतांसगासंबंध ॥ भलीएकवलिरायभोगसालि ॥ ते  
 पिरसेसोवनथाडलि ॥ ७३६ ॥ एकदूधनेसाकरभलि ॥  
 सज्जनगोठनेनवरेमिलि ॥ चंपकमालामस्तकचडि ॥ कन  
 कवींटलीरतनेजडी ॥ ७३७ ॥ साधुभलोनेकिरियावंत ॥ ग्र  
 हिउदारअनेधनवंत ॥ खंपणरहितजिस्योचंद्रमा ॥ तप

मोटा मां हि जे हवी खिमा , १७३८॥ एस घला जिम सो हे  
 गुणे ॥ सह जे वली रुड आपणे ॥ तिम रुडा धर्म नी जावना ॥  
 जे कि जे सुन्न आराधना ॥ ७३९ ॥ काया उपर ममता तजि ॥  
 साचि जिन आणामन जजि ॥ जो कि जे घणुं काया पोपा ॥ तो  
 पण कि मेन लहे संतोष ॥ ७४० ॥ दुहा चो प्पडि चि क्कडि  
 चिट्ठ करि ॥ दइ मिठा आहार ॥ सब्व निरथ्या जाइ स्ये ॥ जि  
 मदुब्जण उवयार ॥ १ ॥

काव्यं ॥ एतानितानिनवयौवनगर्वितानि ॥ मिप्रान्नपानश  
 यनेमनलालितानि ॥ संख्यातुरागसदृशानिविनश्वराणि ॥ भूमौ  
 लुङ्गतिपतितानिकडेवराणि ॥ १ ॥

दूहा. कुडमंडणकोडि हि धणी ॥ जे पूजे अवसाण ॥ ध  
 रि आभो खो नापिए ॥ मूके ले इम साण ॥ १ ॥

चो. इम मन मां हि धरयो संवेग ॥ कांई न वि आणे उद्वेग ॥ वा  
 ल मरण मनथी परिहरे ॥ पंडित मरण हई ये संभरे ॥ ७४१ ॥  
 दुहा मरण अनंत जिव डे कियां ॥ मरि न जांण्यु तोया ॥ एक  
 वार नति ममूओ ॥ जिम वली मरण होय ॥ १ ॥

चो. दृष्टी ए निरखी फासूमहि ॥ अण सण विधि मंडे गह  
 गही ॥ करे आराधन दश प्रकार ॥ पहि लो आलोई अ  
 तिचार ॥ ७४२ ॥ पछे करे व्रत नो उचार ॥ चोरासिल पजो

( १४६ )

निप्रकार ॥ तेहखमावेकरीविचार ॥ तजेपापनाठामत्र  
ढार ॥ ७४३ ॥ वलियआदरेसरेणाच्यार ॥ अरिहंतसिद्ध  
धर्मसाधुसंभार ॥ पापसयलनीकरेनिंदना ॥ सुकृतत  
णिवलिअनुमोदना ॥ ७४४ ॥ वलिआणेरुडीभावना ॥  
मनसंभारेगुणपूज्यना ॥ वलिपञ्चखेच्यारेआहार ॥ ह  
इडेजपेपंचनवकार ॥ ७४५ ॥ अवरग्रंथछेएविस्तार ॥ ति  
हांथकिजोजोसुविचार ॥ करेपादपोपगमणसार ॥ अ  
णसणविधिराखेनआगार ॥ ७४६ ॥ हीयडेनामनेमीनुं  
जपे ॥ समेसमेकर्मआठेखपे ॥ हूतोमनोरथमनमांहिं  
घणो ॥ नेमिनाथनेनमवातणो ॥ ७४७ ॥

श्लोक ॥ सप्रहरःपापहरः ॥ साघटिकासुकृतसारा ॥

सावेलानुभवेला ॥ यत्रत्वंदृश्यसेदेव ॥ १ ॥

चो. तेसफलोकरीहूंआज ॥ सेहेजेसिद्धांवंछितकाज ॥  
लोकमांहिंछेएसीप्रसीद्ध ॥ जेहेवोभावतेसीहुएसिद्धी  
॥ ७४८ ॥ होयउदयजवसुन्नकर्मनो ॥ लहेयोगजवितवध  
र्मनो ॥ जोगसाधुजिणवरनामिले ॥ तोजाणेमनवंछित  
फले ॥ ७४९ ॥ नेमिनाथजिनवावीसमा ॥ जासुनहीत्रि  
जुवनउपमा ॥ अनंतगुणमहीमाअभिराम ॥ शीलवंत  
मांहेजसुनाम ॥ ७५० ॥ करतागांमिस्वामविहार ॥ प्रति

बोधवाभविकपरीवार ॥ आव्याश्रावकनागीलपास ॥  
 द्रढसमकीतधरेसुवीमास ॥ ७५१ ॥ आगेनागिलछेगुणवं  
 त ॥ वलीमिल्यातसुश्रीअरिहंत ॥ तोहवेकहीएउपमकि  
 सी ॥ जगमांहिंनवीदीसेतिसी ॥ ७५२ ॥ दूहो. गुणवंता  
 तोजांणीए ॥ जोगुणगुणिहीमिलंत ॥ केसरवांध्योकांबले ॥  
 तोगुणकांएकरंत ॥ १ ॥ चो. जांण्याआव्यानेमिजिएंद ॥  
 नागिलनेमनथयोआएंद ॥ अणसणनिरागारछेतास ॥  
 तोपणहइडेधरेउल्हास ॥ ७५३ ॥ मनस्युंविनयविवेकक  
 रेवा ॥ चडतेश्रधातवआणेव ॥ पापतापसघलोउपशम्यो ॥  
 नावजगतीआंणीनेनम्यो ॥ ७५४ ॥

श्लोक ॥ चंदनंशीतलंलोके ॥ चंदनाढपिचंद्रमाः ॥ चंद  
 चंदनयोर्मध्ये ॥ शीतलसाधुसंगम ॥ १ ॥

श्लोक ॥ दर्शनेनेजिनेद्राणां ॥ साधूनांवंदनेनच ॥ नतिंष्ट  
 तिचिरंपापं ॥ छिद्रहस्तेयथोदकं ॥ १ ॥

चो. घणादिवसनोहतोवियोग ॥ तेहनोआजमील्योसंजो  
 गातेणेसंतोपथयोमनमांहिंतेछदमस्येकिमकेहवाय ५५  
 गाथा ॥ पियविरहेजंदुखकं ॥ तस्सविमिलणेणजंभवइसुखकं ॥  
 सोचेवतंविषाणइ ॥ अहवाजाणेइसव्वन्नुं ॥ १ ॥

दूहा. लहर्यासायरहिदिआ ॥ बुठाहंदिवाउ ॥

वीछुडियासाजणामिले ॥ वलिकिंधउताहू ॥ १ ॥

चो. नागिलउपरकरुणाकरी ॥ मनउपगा  
रतणीमतिधरी ॥ मोटानागुणएअहिनाण ॥ केहनेकहे  
उदयलहेजाण ॥ ७५६ ॥ केहनेकहेणेवरसेमेह ॥ चंद्रक  
रेजीमशीतलदेह ॥ तरुकरेछांहकेहनीवाण ॥ तीमगुरु  
आपणएणेअहिनाण ॥ ७५७ ॥ दुहो. गीरुआसेहेजेगुणक  
रे ॥ कंतंमकारणजाण ॥ करसणसीचेसरभरे ॥ मेहनमा  
गेदाण ॥ १ ॥

काव्यं ॥ इयमुन्नातिसत्वशालिनां ॥ महतांकापिकठोरचि  
त्ततां ॥ उपकृत्यभवंतिदूरे ॥ परतःप्रत्फपकरिशकया ॥ १ ॥

श्लोक ॥ श्लोकाद्वैनप्रवक्षामि ॥ यदुक्तग्रथकोटिभिः ॥ प  
रोपकारःपुण्याय ॥ पापायपरपीडनं ॥ १ ॥

चो. वांणीजोजनभुंडगामीणी ॥ सहुमांलागेसोहामणी ॥  
जसुआगलमदतजेसेलडी ॥ अमृतरह्योजईसरगेचडी ॥  
७५८ ॥ सोकरहइडेपेठुंसाज ॥ दूधसहेअगनीउकाला  
वांणीमधूरएमगुणंपांत्रिस ॥ तेहसुवर्चनवदेजगदीस ॥  
७५९ ॥ देईसमंतारसनोउपदेस ॥ नवीकजीवनाहरेकले  
स ॥ जाणेकेजलहरगांज्योभरयो ॥ मालवकौशीकरांग  
जेकह्यो ॥ ७६० ॥ नादेठवेतीहांसर्वरांग ॥ पणस्वांमी

सेहजेनीरागं ॥ आपापणीजापानीपेरे ॥ सद्गुणसमजे  
 तेणेअवसरे ॥७६१॥ जसुढेवदुंदुभीनिर्घोषा ॥ नवीउप  
 जेवचननादोषा ॥ एसीवांणीनागिलसांचले ॥ असंखभ  
 वनापातकगले ॥७६२॥ क्रोधलोभमायामदमोह ॥ जे  
 आणताघणीपेरेद्रोह ॥ तेतसकरजीमनासीगया ॥ सम  
 संवेगप्रगटतीहांथया ॥७६३॥ चंडतेअध्यवसाएचडे ॥  
 क्षपकश्रेणीमंडेमनवडे ॥ करेअपूरवकरणविशेष ॥ रा  
 गरोससघलाउवेख ॥७६४॥ चंद्रकलासंपूरणजीर्यो ॥  
 सहसकिरणसूरजहुएजिर्यो ॥ पांमेकेवलज्ञानप्रकास ॥  
 जाणेसर्वपदारथजास ॥७६५॥

गाथा ॥ चंदाइच्चगहाणा ॥ पहापगासेइ परिमिअंखित्ती  
 केवालेयनाणलंभो ॥ लोगालोगंपयासेइ ॥१॥

चो. थयोअंतगडमुगतिएसिद्ध ॥ नागिलश्रावकगुणोप्र  
 सिद्ध ॥ नेमिजिनेसरकरेविहार ॥ नागिलनेकीधोउपगा  
 रा ॥७६६॥ वीरकहेगोयमसांचलो ॥ नागिलश्रावकगु  
 णनोनिलो ॥ जावतसंयमतेआदरी ॥ मुगतिवधूअविच  
 लतेणेवरी ॥७६७॥ सुगुरुसाधुसवेगतिणा ॥ गुणवेखा  
 णेभावेजावणा ॥ श्रीब्रह्मकहेतेलहेकल्याण ॥ नागिलश्रा  
 वकनीपेरेजाणा ॥७६८॥ साधुअसाधुसंगनाएह ॥ फल

जांणिटालोसंदेह ॥ साधुसंगकरोधर्मअन्यास ॥ जिम  
 पामोसिवनगरेवास ॥ ७६९ ॥ महानिसीथेछेएकथा ॥  
 सूत्रेमिलतुंनहिअन्यथा ॥ जेदिसेअणमिलतोठाण ॥ ति  
 हांजावेसाचीजिनआण ॥ ७७० ॥ एहसूत्रमोटुंसहुकहे ॥  
 परमारथगीतारथलहे ॥ पढतेकालेपुस्तकलिख्युं ॥ पु  
 स्तकप्रथमउदेहिअख्यु ॥ ७७१ ॥ तिहांविचालेटुटोअंथ  
 ॥ तेणेनविलानेपूरोपंथ ॥ विचारवासरपांकेइवयण ॥  
 जुओउघाडीअंतरनयण ॥ ७७२ ॥

सूत्रं ॥ द्वीतीयाध्ययनस्यादौ एयस्सकुलिहियदोसोनदायवो  
 सुयहरेहिं किंतुजोचेवण्यस्सपुण्वआयारिसोआसी तथेवकथइसि  
 लोकोकथइसिलोगइ कथइपरखरंकथइअख रपंतिया कथइ  
 पन्नगपुट्टिया कथइवेतिन्निपन्नग्गाणि एवमाइबहुगंधंपरिगलियाति ॥  
 चो. अधपयनवीजेअधिकार ॥ त्रिजेअधपयनवलिवि  
 चार ॥ जिहांउपधानतणोअधिकार ॥ तिहांवखाण्यो  
 छेनवकार ॥ ७७३ ॥ इस्योतिहांअछेप्रस्ताव ॥ हरिभ  
 द्रसूरीएआणिजाव ॥ जातुंदेखिविछेदएसूत्र ॥ जोईव  
 लिअनेरांसूत्र ॥ ७७४ ॥ लिखीओकांइमेलीसंबंध ॥ रा  
 ख्युंनामतिहांसुयखंध ॥ पणजेणेजणेएकीधोउद्वार ॥  
 नहुतातेदसपूरवधार, ॥ ७७५ ॥ वरसचउदसेवीरहपछे

॥ एहग्रंथलखीअतेणेअछे ॥ दसपूरवलगसूत्रकहाय ॥  
 पछेनएकांतेकेहेवाय ॥ ७७६ ॥ तेणेआचारजपणकह्युंते  
 म ॥ आपणोभारउतारचोजेम ॥ मेंकीधोछेएउद्वार ॥  
 जोजोपंडितचित्तविचार ॥ ७७७ ॥ दोपमदेस्योकूडातणो  
 ॥ अमेआक्षेपकह्योछेघणो ॥ ग्रंथतणुंछेराख्युंनाम ।  
 मिलताअणमिलतानुंठाम ॥ ७७८ ॥ जोइसुधुंमनरापजो  
 ॥ आगमस्युंमिलतुचापजो तेणकालेआचारजजेह ॥  
 मान्योछेजाणिय्योएह ॥ ७७९ ॥ केटलाएकतिहांरयाउदा  
 स ॥ नविमान्योएकांतविमास ॥ तेहरीतहवणांपणस  
 हिं ॥ घणागछएमानेनहि ॥ ७८० ॥

सुत्रं ॥ यदुक्तं नृतीयव्यनेपि एथयज्ञथयज्ञथ पयंपणानुल  
 गं सुल्लावागनसंपंजइतथतथ सुयहरिहिकुलियदोसोनदायवो  
 त्ति किंतुजोण्यस्सअचित्तचित्तामणिकप्पभुयस्स महानिशीयमुयखंध  
 स्सपुंवायपुंवाय सोभासितहिचेवखं डाखंडिएहिंउद्दहियाएहिं हेऊहि  
 वहेपत्तगापरिसडियइत्यादि.

चो. एहमांहिछेवलिउपधांन ॥ चेइयवंदणतणुविधांन ॥  
 तिहांपेहेलोछेश्रीनवकार ॥ तदनंतरइरिआवहिधार ॥  
 ७८१ ॥ शक्रस्तवत्रिजोवलिजोय ॥ अरिहंतचेइयाणंपण  
 होय ॥ पंचमचोविसथ्योसही ॥ पुरुकरवरदीछट्टिकही ॥



७८२॥ इमच्छहपाठे उपधान ॥ जो जो इहां सुबुधी निधान ॥  
 श्रीनवकार अछेशा स्वतो ॥ शक्रस्तव त्रेपण संततो ॥ ७८३ ॥  
 एण एटलां आवस्य कतणां ॥ सूत्रजे अदिसे छे घणां ॥ तेह  
 नां नथी कहां उपधान ॥ जो जो हइ डे आं णि नां ॥ ७८४ ॥  
 करे मि भंते तस्सुत्तरि वंदण सूत्र खामण विधि खरी ॥ सिद्धाणं  
 बुद्धाणं जां ॥ आलोयण नापाठ प्रमाण ॥ ७८५ ॥ नाणं मी आ  
 दी कगाथा आठ ॥ दसपच्चखांण तणां जे पाठ ॥ आयरीय  
 ऊवजा एवली ॥ चत्तारिमंगल जो उरलि ॥ ७८६ ॥ पंडी  
 कमणा सूत्र गाहा पंचास ॥ तेह नां नहि उपधान प्रकाश ॥  
 विण उपधाने के मकहाय ॥ इहां संदेह चतुरनेथाय ॥ ७८७ ॥  
 वली मालारोयण अधिकार ॥ गुरुगुण बो ल्यो ते मनधार ॥  
 दृढचारित्र स्वसमय सुजाण ॥ परसमय जे करे वखांण ॥  
 ७८८ ॥ अप्रमत्त दुये जे निसदिसा ॥ नहि अजिमान अनेज  
 सुरीस ॥ एहवा गुरु करे मालारोप ॥ कांते विधिनो किधो  
 लोप ॥ ७८९ ॥

सूत्रं ॥ दृढचरित्त समय ननु अप्पमायाइ अणे गगुण संपउवत्त

एणं गुरुणा सिद्धइत्यादि

चो. पूरवपाठ तिहांथी जांणवो ॥ निरीह भावे मन आंणवो ॥

जिने प्रतिमाहु ए पूजा करि ॥ माला उतारे हाथे धरि ॥ ७९० ॥

परिमलच्यारेदिसिवासती॥करमाणिजेनहुवेरती ॥ धो  
लाकुसुमतणीजेमाला॥तेगुरुपेहेरावेततकाला॥७९१॥

सूत्रं ॥ तउंजगगुरुनिणंदाणंपुणेगगडेसाउं गंधदामिलाणसिय  
मल्लदामंगहाय सहथेणोभयखंधे समारोवयमाणेणंगुरुणाणो संदेह  
मेवभाणियवं इत्यादि ॥१॥

चो. जोगुरुशब्देमुनिवरकह्यो॥ तोक्यांअरथफेरसद्वह्यो  
॥ ग्रंथकारकहेवाणिएह ॥ कुसुममालानामकरसंदेह ॥

७९२॥ मोटोकूडोएछेएक॥ वलिधरजोमनमांहिविवेक  
॥ अरथफेरिसद्वहसोग्रहि॥ तोस्येफुलमालानसद्वहि ॥

७९३॥ पणविहुपरेएवातनमिले॥ अणहुतिवलिकेईअट  
कले॥ सोनारुपप्रवालांहीर ॥ मोतिसूत्रमालमनधरि॥

७९४॥ तेसहिमोटाधीरसंजार॥ नविविहेपापथीलगार  
॥ छतुउथापेअछतुकहे॥ मोढेसूत्रकरीसद्वहे ॥७९५॥ ते

माटेनविमानेघणा॥ वचनघणांइमसंसयतणां॥ तिणिजे  
सूत्रसंगाथेमिले॥ तससद्वहणामनअटकले॥७९६॥ नामि

लेसूत्रसंगाथेजेह॥ मानेतसविवेकेतेह ॥ त्रीजाअध्ययनत  
णोवलित्रंता॥ ग्रंथकारएवचनकहंत ॥७९७॥

सूत्रं ॥ एथंचकथइजाजा अण्णणवायणासासुमुणियसारे  
हि नोपउंसेयवा नउम्लादरिसेचेव बहुगंधंविष्णणं इत्यादि

चौ. तेणेकारणएमांहिजेह ॥ बोलहुवेअणमिलतातेह ॥  
 बीजांसूत्रसरिसजोवतां ॥ लहियेसुगुरुपासपूछतां ॥ ७९८  
 अवरसूत्ररुंजेसंवाद ॥ तेसांनलियेतजिप्रमाद ॥ इणेग्रंथे  
 गुरुपरिष्यातणी ॥ लहियेजुगतीविशेपेघाणि ॥ ७९९ ॥  
 हीणाचारिगुरुपरिहरो ॥ जोसंवेगतणीखपकरो ॥ सुद्धप  
 रुपककिरियावंत ॥ सेवोगुरुअसिधुमहंत ॥ ८०० ॥ खप  
 करतांव्यवहारेदेख ॥ रखेतेहमूकोउवेख ॥ दोसआलो  
 सेदाझेकरी ॥ पडिकमसेगुरुपयअणुसरी ॥ ८०१ ॥ पाप  
 श्रमणसरपातेनहि ॥ वकुशकुशीलगणेवासहि ॥ तीरथत  
 णाछेआधार ॥ तेनमतांलहियेनवपार ॥ ८०२ ॥  
 नागिलसुमतितणोवृतांत ॥ नारुयोजोइश्रीसिद्धांत ॥  
 प्रमादवरुपेजेबोल्हुंहोय ॥ साचुंकरजोपंडितसोय ८०३  
 जुओपणअप्रमादिहोय ॥ कहिएकचूकेतोपुणसोय ॥  
 अवधिज्ञानतणोविचार ॥ जोजोश्रीगुरुगौतमसार ॥ ८०४  
 पणपुछुंतेणिवेलाधिर ॥ टालेसंसयसाहसधिर ॥ तेआ  
 लोउंजईततकाल ॥ पापतणोतिहांथयोपखाला ८०५  
 शास्त्रसमुद्रअपारगंजिर ॥ पदनेअर्थनरयोवहुनीरा ॥ मो  
 टापणइहांअतिलहवहे ॥ मुजसरपाकिमपूरणकहो ८०६

काव्यं ॥ अक्षरमात्रपदस्वरहीनं ॥ व्यंजनसंधिविवर्जितरूपं  
 साधुभिरेवममक्षमतव्यं ॥ कोत्रनमुह्यतिशास्त्रसमुद्रे ॥१॥  
 चो. पदत्रक्षरत्रालावाहीण ॥ कहयुंवचनपदत्ररथेखी  
 ए॥मिच्छामीदुक्कडमुजतास॥ संघसाखेडुंवचनवीलास  
 ॥८०७॥जांणीएहनोसुद्वविचार॥ केहेजोन्नवीकलोकम  
 जारारखेत्रामलोमनमांहीधरी॥ सूत्रचालीनवीजाखोख  
 री॥८०८॥ दुहा. एचोपाइ नणीकरी॥राखीहइएसुजांण॥  
 जेनवीकेहेसेभवीकने॥ तसनेमीश्वरत्राण॥१॥ चो. सा  
 चुंकेहेतांसमकितसही ॥ तेणेलेज्योलाहोएकही ॥ सा  
 धुगुणेजिनवरनेनामि ॥ एविस्तज्यैठांमेठांमि ॥८०९॥  
 संवतसोदसैवारोतरे॥आसोसुदीसातमदिनगुरे॥नागि  
 लसुमतितणीचोपाई ॥ गुरुप्रसादसंपूरणथई॥८१०॥

इति श्रीमत्ब्रह्मरूपीणां कृतौ गुस्तत्वपरिक्षाविकारे

सुमतिनागिलंचतुष्पदी

समाप्त.